

Supporting Documents

Clarification on Metric ID: 7.1.2

Query 1. HEI is requested to provide Any other relevant proof for the selected options.

Response to Query 1:

Additional relevant documents covering all domains such as alternate sources of energy, energy conservation measures, Management of the various types of degradable and nondegradable waste, Water conservation, green campus initiatives & Disabled-friendly, barrier free environment are provided by HEI.

LINK:

<https://www.indiramahavidyalaya.com/pdfpage.php?unum=1384>

Query No. 02: Note: Kindly note that all the Attached documents should be duly Endorsed by the Head of the Institute.

Response to Query 2:

Institute has rechecked and now all the attached documents related to metric id 7.1.2 are endorsed by the Head of the Institute.

LINK:

<https://www.indiramahavidyalaya.com/pdfpage.php?unum=1385>

Supporting Documents

Clarification on Metric ID: 7.1.2

Index

Part I

S.No.	Document	Page No
Initiatives by HEI on Following Domains		
1	Alternate sources of energy and energy conservation measures	6-10
2	Management of the various types of degradable and nondegradable waste	11-12
3	Water conservation	13-14
4	Green campus initiatives	15-16
5	Disabled-friendly, barrier free environment	17-18

Part II

S.N.	Document	Page No.
Policy Document on Green Campus or Plastic-Free Campus		
1.	Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures	20-21
	<ul style="list-style-type: none"> • Policy on Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures 	
2.	Management Of the Various Types of Degradable and Non-Degradable Waste	22-24
	<ul style="list-style-type: none"> • Policy on Management of Degradable and Non-Degradable Waste1. Purpose • Policy on Prevention Single-Use Plastics 	
3.	Water Conservation	25-26
	<ul style="list-style-type: none"> • Policy on Water Conservation 	
4.	Green Campus Initiatives	27-30
	<ul style="list-style-type: none"> • Policy Document on Green Campus and Plastic-Free Campus • Policy Document Restriction on Entry of Automobiles • Policy Document on Use of Bicycles/ Electric/ Shared Vehicles 	
5.	Disabled-Friendly, Barrier Free Environment	31
	<ul style="list-style-type: none"> • Policy Document on Disabled-friendly, Barrier Free 	

	Environment	
Circulars and Report of Activities for the Implementation of Initiatives Document		
1	Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures	33-57
2	Management of The Various Types of Degradable and Non-Degradable Waste	58-67
3	Water Conservation System and Sources of Water Conservation	68-77
4	Green Campus Initiatives	78-108
5	Disabled-Friendly, Barrier Free Environment	110-117

Part III

S.N.	Contents	Page No
Documents Endorsed by the Head of the Institute.		
Part A - Policy Document on Green Campus or Plastic-Free Campus		
1.	Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures	119-120
2.	Management Of the Various Types of Degradable and Non-Degradable Waste	122-124
3.	Water Conservation	126-127
4.	Green Campus Initiatives	139-132
5.	Disabled-Friendly, Barrier Free Environment	133
Part B - Geo-tagged Photographs of Facilities		
1	Geo-Tagged Photographs of Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures.	136-142
2	Geo-Tagged Photographs of Management of The Various Types Of Degradable And Non-Degradable Waste	144-148
3	Geo Tagged Photographs of Water Conservation System And Sources Of Water Conservation	150-152
4	Geo-Tagged Photographs of Green Campus Initiatives	154-157
5	Geo-Tagged Photographs Of Disabled-Friendly, Barrier Free Environment	159-163

Part C Circulars and Report of Activities for the Implementation of Initiatives Document		
1	Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures	165-189
2	Management of The Various Types of Degradable and Non-Degradable Waste	191-201
3	Water Conservation System and Sources of Water Conservation	203-212
4	Green Campus Initiatives	214-245
5	Disabled-Friendly, Barrier Free Environment	247-254
Part D Bills for the Purchase of the Equipment for the Facilities created under this Metric		
1.	Bills of The Equipment's Purchased by The Institution	256-285

ADDITIONAL/RELEVANT DOCUMENTS

Part I

Initiatives by HEI on Following Domains

- **Alternate sources of energy and energy conservation measures**
- **Management of the various types of degradable and nondegradable waste**
- **Water conservation**
- **Green campus initiatives**
- **Disabled-friendly, barrier free environment**

Geo-tagged Photographs

ALTERNATE SOURCES OF ENERGY AND ENERGY CONSERVATION MEASURES

Solar Power Generation Systems (Solar Panels)



4.0 KW Rooftop Renewable Energy Generating System for Consumer

LPG - Gas Powered Electric Generator

In the instance of major power failure which emits less pollutant as compared to diesel generators



Investors


As a backup for short period power failures, which are devoid of any pollution during operation.



Large Capacity Invertor



Use of Power Efficient LED lights



LED Light Fittings in Seminar Hall



LED Floodlight



LED Light Fitting



Classroom with Large Windows

Halls and Classrooms are Having Large Windows to Reduce Artificial Light Use.



Geo-tagged Photographs

MANAGEMENT OF THE VARIOUS TYPES OF DEGRADABLE AND NON-DEGRADABLE WASTE

Large Dustbins are Placed Throughout Campus



Large Dustbins are Placed Throughout Campus



**Composting Pits are Constructed for Proper Disposal of Degradable Wastes
Compost Pit is Made for Degradable Wastes**



Regular Cleaning Drives are Conducted



Geo-tagged Photographs

WATER CONSERVATION

Water Reservoir

Large Capacity Water Reservoir is Constructed in College Campus to Store and Increase Ground Water Level



Pipelines from all the Rooftop Outlets are Connected to Water Reservoir



Open Well is Present in Campus Which is Also Used for Monitoring Ground Water Level



Geo-tagged Photographs **GREEN CAMPUS INITIATIVES**



Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation, Date: 30/08/2022



Tree Plantation Programme, Date: 22/09/2022



Tree Plantation & Conservation Programme, Date: 07/09/2021



Geo-tagged Photographs

DISABLED-FRIENDLY, BARRIER FREE ENVIRONMENT

Ramp for Divyangjans





GPS Map Camera



Indira Mahavidyalaya, Kalamb, Maharashtra, India
C9V3+PGJ, Malkapur, Maharashtra 445401, India
Lat 20.444939°
Long 78.355655°
06/04/23 05:01 PM GMT +05:30

Part II

Policy Document on Green Campus or Plastic Free Campus

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

1. Purpose

The purpose of this policy is to reaffirm Indira Mahavidyalaya's ongoing commitment to sustainable energy practices, established over the past years, and to outline the continued guidelines for the use of alternate energy sources and energy conservation measures within the institution. This policy aims to further reduce environmental impact, lower energy costs, and sustain the awareness of energy conservation among students, staff, and faculty.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It encompasses the use of energy resources, the implementation of energy conservation measures, and the maintenance and development of alternate energy systems within the campus.

3. Objectives

- Enhance and expand the use of renewable energy sources.
- Maintain and improve energy efficiency across campus facilities.
- Sustain the reduction of the institution's carbon footprint.
- Promote ongoing responsible energy use among the campus community.
- Integrate energy conservation practices into routine operations.

4. Achievements Over the Years

Since the implementation of our energy policy years ago, Indira Mahavidyalaya has achieved significant milestones in energy conservation and renewable energy utilization:

1. Solar Energy Utilization:

Solar Panels: Installed and operated a 4 kW solar panel system, generating a substantial portion of our electricity needs and contributing to the reduction of our carbon footprint.

Performance Metrics: Consistently achieved operational efficiency, contributing to a Sizable reduction in grid electricity consumption.

2. Natural Lighting:

Large Windows: Designed and utilized in existing and new constructions to maximize natural sunlight, significantly decreasing reliance on artificial lighting during daytime hours.

3. Energy-Efficient Equipment:

Energy-Efficient Fans: Deployed across campus, resulting in a measurable reduction in electricity usage for cooling.

4. Alternative Backup Power:

LPG Gas-Powered Generator: Successfully utilized as an eco-friendly backup power source, supplemented by inverters to ensure uninterrupted power supply.

5. Awareness and Behavioral Measures:

Signboards: Installed throughout the campus, effectively encouraging the campus community to turn off lights and fans when not in use, promoting energy-saving behaviour.

5. Policy Statements

1. Solar Energy Utilization:

Maintenance and Expansion: The 4 kW solar panel system will continue to be maintained for optimal performance. Future expansions will be considered based on energy needs and technological advancements.

Solar Integration: New buildings and facilities will continue to include provisions for integrating solar energy solutions to support the institution's energy goals.

2. Maximizing Natural Light:

Design and Renovation: Future construction and renovation projects will prioritize designs that maximize natural light to reduce dependence on artificial lighting.

Daylight Utilization: Encourage scheduling of activities that align with natural light availability to further reduce energy consumption.

3. Energy-Efficient Appliances:

Upgradation: Continuous replacement of outdated equipment with energy-efficient alternatives as part of the institution's commitment to energy conservation.

Purchasing: Maintain the preference for energy-efficient products during procurement processes to ensure sustainability.

4. Backup Power Sources:

Generator: Continue the eco-friendly use of the LPG gas-powered generator, ensuring compliance with environmental standards and regular maintenance.

Inverter Maintenance: Keep inverters well-maintained and operational to provide efficient backup power during outages.

5. Awareness and Behavioral Measures:

- **Campaigns and Training:** Continue conducting regular campaigns and training sessions to educate the campus community on energy conservation practices.
- **Visual Reminders:** Maintain and update visual signboards and other reminders to reinforce energy-saving behaviors among the campus community.

6. Responsibilities

Facilities Management: Responsible for the ongoing maintenance of all energy systems, including solar panels and backup generators, ensuring their efficiency and effectiveness.

Campus Community: Expected to adhere to this policy and actively participate in energy conservation efforts.

7. Monitoring and Reporting

Regular Audits: Conduct energy audits to assess energy usage and identify areas for further improvement.

8. Policy Review

This policy is reviewed to ensure its relevance and effectiveness. Updates are made as needed to incorporate new technologies and practices or address any identified shortcomings.

9. Compliance

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Management of the Various Types of Degradable and Non-Degradable Waste

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Policy on Management of Degradable and Non-Degradable Waste

1. Purpose

This policy document reaffirms Indira Mahavidyalaya's enduring commitment to effective waste management practices that have been in place for many years. It outlines the established guidelines for managing degradable and non-degradable waste, aimed at promoting environmental sustainability, optimizing recycling efforts, and maintaining campus cleanliness.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It covers the generation, segregation, disposal, and recycling of all degradable and non-degradable waste produced within the campus.

3. Objectives

Sustain responsible waste segregation and disposal practices.

Enhance and expand recycling and composting efforts.

Minimize the generation of non-degradable waste.

Foster ongoing awareness of proper waste management within the campus community.

Maintain and improve a clean and litter-free campus environment.

4. Achievements and Established Measures

Indira Mahavidyalaya has consistently implemented and refined the following waste management measures over the years:

1. Waste Segregation and Disposal:

Strategically Placed Dustbins: Large dustbins are located throughout the campus to facilitate proper waste segregation into degradable and non-degradable categories.

Effective Segregation: Dustbins are color-coded for clarity and ease of use: green for degradable waste and blue for non-degradable waste.

2. Composting:

Composting Pits: Our composting system efficiently recycles degradable waste, converting it into nutrient-rich compost used for campus landscaping.

Compost Utilization: The compost generated has significantly reduced the need for chemical fertilizers in maintaining our green spaces.

3. Non-Degradable Waste Management:

Recycling Initiatives: We have established partnerships with local recycling facilities to ensure proper processing of non-degradable waste, consistently reducing our landfill contributions.

Plastic Reduction: Long-standing efforts to minimize single-use plastics have significantly reduced non-degradable waste generation on campus.

4. **Awareness and Behavioral Measures:**

Signboards: Long-standing signboards across the campus promote responsible waste segregation, discourage plastic use, and advocate for a litter-free environment.

No Littering Policy: A strictly enforced no-littering policy has been maintained, supported by regular educational campaigns and monitoring.

5. **Policy Statements**

1. **Waste Segregation and Disposal:**

Continuous Maintenance: Large dustbins will continue to be regularly emptied and maintained. We will ensure dustbins are clearly marked and conveniently located to support effective waste disposal.

Enforcement of Segregation: We will sustain enforcement of waste segregation through regular checks and educational initiatives, ensuring compliance with waste management practices.

2. **Composting:**

Composting Management: Composting pits will be regularly monitored and managed to ensure effective decomposition of organic waste.

Ongoing Application: Compost produced will continue to support landscaping and gardening, integrated into soil management practices for campus maintenance.

3. **Non-Degradable Waste Management:**

Recycling Practices: We will sustain and enhance partnerships with recycling facilities, aiming to expand recycling efforts and reduce contributions to landfills.

Ongoing Plastic Reduction: Continue promoting alternatives to single-use plastics and reducing non-degradable materials within the campus.

4. **Awareness and Behavioral Measures:**

Educational Campaigns: Regular campaigns, workshops, and seminars will continue to educate the campus community about the importance of proper waste management.

Signboard Updates: Maintain and regularly update signboards to provide current and actionable messages regarding waste segregation, anti-littering, and environmental responsibility.

5. **Compliance and Monitoring:**

Regular Inspections: We will conduct periodic inspections to ensure adherence to waste segregation and disposal guidelines, addressing any non-compliance promptly.

Feedback Mechanism: A system will remain in place for reporting and addressing any waste management concerns from the campus community.

6. **Responsibilities**

- **Campus Community:** Expected to adhere to this policy, participate in waste segregation efforts, and follow the no-littering guidelines.

7. **Policy Review**

This policy is reviewed annually to ensure continued relevance and effectiveness. Updates will be made as necessary to incorporate new technologies, best practices, or to address any identified shortcomings.

8. **Compliance**

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on Prevention Single-Use Plastics

Preface

The use of single-use plastic items by stakeholders is harmful to the environment, public health, and society's welfare. The production and distribution of single-use plastics deplete natural resources and contribute to greenhouse gas emissions. The institution is promoting systematic campaign to reduce the usage of plastic, especially single-use plastic.

- Single-use plastics are banned in canteens and all premises of the college.
- Littering of plastic bags and bottles within the college grounds and premises is strictly prohibited.
- Awareness sessions, training programs, and workshops are conducted to educate stakeholders about the harmful impacts of single-use plastics.
- Students, faculty, and administrators are encouraged to avoid bringing non-biodegradable plastic items to the institution.
- Students are sensitized their households about the harmful effects of plastics and strive to make their households "plastic-free."
- All departments/offices practiced to avoid the use of plastic water bottles and encourage alternative solutions like jute files, paper folders, cloth bags, and paper bags.
- Environment-friendly cups and plates are provided for serving food during various and association programs.

B. B. Kale
**Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb**



P. B. Mandekar
**PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal**

Water Conservation

Dr. Yashwant Moreshwar Dondé Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Policy on Water Conservation

1. Purpose

This policy document affirms the long-standing commitment of Indira Mahavidyalaya to water conservation, detailing the initiatives and practices that have been in place for several years. The policy aims to promote the efficient use of water resources, minimize water wastage, and uphold effective water management practices, thereby supporting our mission for environmental sustainability and responsible natural resource stewardship.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It encompasses all activities related to water usage, conservation practices, and the ongoing maintenance of water management systems within the campus.

3. Objectives

- Continue promoting the efficient use and conservation of water resources.
- Sustain and improve water management practices across campus facilities.
- Maintain reductions in water wastage and enhance water recycling efforts.
- Keep increasing awareness of water conservation among the campus community.
- Further integrate water-saving measures into routine operations and campus maintenance.

4. Achievements and Current Measures

Indira Mahavidyalaya has successfully implemented a range of water conservation measures over the years:

1. Water Storage and Seepage:

Large Reservoir: Our longstanding reservoir effectively stores water, allowing for natural seepage that replenishes groundwater levels. This system has been a cornerstone of our water conservation strategy.

Performance Impact: This measure has substantially contributed to the groundwater recharge, supporting campus water needs during dry periods.

2. Runoff Management:

Trenches: Established to obstruct and manage water runoff, these trenches facilitate groundwater recharge and mitigate soil erosion.

Long-Term Impact: Trenches have proven effective in reducing water runoff and preserving soil quality over the years.

3. Rainwater Harvesting:

Collection System: Our efficient rainwater harvesting system collects rainwater from building rooftops, channelling it via long pipelines to the reservoir. This system has significantly supplemented our water supply.

Efficiency Record: Over the years, the system has consistently captured a considerable amount of rainwater, reducing dependency on external water sources.

4. Water Usage Awareness:

Signboards: Displayed across the campus for many years, these signboards have successfully raised awareness about water conservation and helped prevent wastage.

Behavioral Impact: Persistent visibility of these reminders has fostered a culture of responsible water use among the campus community.

5. Summer Watering Methods:

Drip Bottles: Utilized near tree roots during summer for efficient water delivery, minimizing evaporation and ensuring optimal water usage.

Ongoing Practice: This method has been a consistent part of our tree and plant care during dry seasons, contributing to water efficiency.

5. Policy Statements

1. Water Storage and Seepage:

Maintenance and Monitoring: Continue regular maintenance of the reservoir to ensure its capacity and efficiency. Periodic monitoring will assess seepage rates and the impact on groundwater recharge.

Enhancement Opportunities: Explore opportunities to enhance the reservoir's capacity and efficiency based on evolving water needs and environmental conditions.

Open well – The Water table level is observed visually through in Campus Open-well.

2. Runoff Management:

Trench Maintenance: Maintain and periodically review the trenches to ensure they continue to effectively manage runoff and support groundwater recharge.

3. Rainwater Harvesting:

System Maintenance: Ensure the rainwater harvesting system remains in optimal working condition through regular inspection and maintenance.

4. Water Usage Awareness:

Educational Campaigns: Continue and enhance educational campaigns to keep the campus community informed about water conservation practices.

5. Summer Watering Methods:

Drip Irrigation: Sustain the use of plastic drip bottles and consider adopting advanced drip irrigation systems for improved efficiency during dry periods.

6. Responsibilities

Facilities Management: Responsible for the ongoing maintenance of water storage systems, runoff management features, and the rainwater harvesting system. Ensures the proper functioning of all water conservation technologies.

Campus Community: Expected to adhere to this policy and actively participate in water conservation efforts.

8. Policy Review

This policy is reviewed annually to ensure its relevance and effectiveness. Updates are made as necessary to incorporate new technologies and best practices or address any identified shortcomings.

9. Compliance

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Green Campus Initiatives

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on Green Campus and Plastic-Free Campus

The Green Campus and Environment Policy at institute, is an initiative that promotes eco-friendly and sustainable practices both on and off campus. It provides an opportunity for the institution to lead the way in transforming its environmental culture by instilling environmental ethics among faculty, employees, and other stakeholders. In addition to this the college is located two and half kilometers away from the main city, hence the pollution free environment is maintained.

The policy aims to create a clean and green campus by adopting environmental friendly practices among students' employees other stakeholders, while respecting the diverse natural environment and providing a harmonious habitat for various flora and fauna species. With its abundant flora and fauna, the campus serves as an ideal location for biodiversity studies.

Our campus endeavors to foster eco-consciousness among each generation of students graduating from the institution. A key initiative is to create a plastic-reduced campus to protect the planet. To ensure energy sustainability, the college has transitioned to solar energy. The college employs various strategies outlined below to achieve its environmental goals:

1. **Sustaining Natural Diversity:** Preserve the campus's natural diversity for the benefit of stakeholders and society at large.
2. **Plastic-Free Environment:** Strictly adhere to a plastic-free environment, setting an example for others by reducing plastic consumption, implementing sustainable procurement, waste management schemes, and efficient use of energy and water.
3. **Responsible Waste Management:** Emphasize reuse and recycling practices to ensure responsible waste management.
4. **Energy Efficiency:** Minimize energy consumption and enhance energy efficiency through innovative and far-sighted strategies.
5. **Preservation of Natural Resource:** Protect and conserve existing natural resources, including soil, water, flora, and fauna.
6. **Environmental Education:** Promote environmental awareness and education through curriculum inclusion and sensitization programs.
7. **Organic Farming:** to eliminate the use of chemical pesticides and promote organic farming practices using dry leaf compost mulch and other chemical-free alternatives.
8. **Land Conservation:** Conserve land and enhance productivity through organic farming and other sustainable practices.

9. **Campus Landscaping:** Improve campus landscaping to promote academic tourism and ensure balanced accessibility for visitors.
10. **Water Resource Conservation:** Protect existing water resources, meet the college's water needs, and promote rainwater harvesting.
11. **Building Renovation and Repurposing:** Evaluate and repurpose existing buildings while considering practicality, location, and replacement costs.
12. **Environmentally Responsive Transportation:** Encourage the use of environmentally friendly transportation, such as bicycles, electric vehicles, and carpooling within the campus.
13. **Green Audit:** Conducts regular green audits and measures efficiency, and improve environmental strategies to identify problems,
14. **Campus Design and Community:** Design campus buildings and outdoor spaces to foster discourse, interactions, and a sense of shared community.
15. **Renewable Resources:** Continuously pursue the use of renewable resources and minimize wastage of non-renewable resources.
16. **Greenhouse Gas Reduction:** Implement practices to increase reliability, maintain natural equilibrium, and reduce greenhouse gas emissions.
17. **Environmental Awareness Programs:** Introduce programs to raise environmental awareness among the public, such as campus visits, , bird watching, vermicomposting, and organic farming.
18. **Maximizing Solar Energy:** Increase solar energy production by progressively installing more solar panels in a phased project.
19. **Ecosystem Enhancement:** Collaborate with government schemes to augment the campus ecosystem.
20. **Extending Green Initiatives:** Extend eco-conscious practices to nearby areas and adopted villages by implementing plastic ban, and adopting energy-efficient strategies.
21. **Plastic Reduction:** Minimize plastic usage and promote eco-friendly alternatives as per government directives.
22. **Training and Awareness:** Train employees and students through activities like the "Swachh Bharat Abhiyan"(Cleanliness Drive) conducted by NSS and various departments transforming them into "Go Green Specialists" and partnering to plant trees annually.
23. **Communication and Review:** Communicate the policy to students and employees through internal channels and make it available to all stakeholders on the institutional website. Regular reviews of the Environment and Energy Policy, objectives, and targets will be conducted under the guidance of the Principal.

The college aims to create a greener campus by aligning with these policies. The college is committed to a cleaner environment and encourages the use of bicycles within the campus.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist.Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Policy Document

Restriction on Entry of Automobiles

Preface

In order to ensure a safe and environmentally friendly ecosystem within the campus, the college restricts automobile entry to the campus as per the regulations of the Government of Maharashtra and institutional regulations. This will help in ensuring a sustainable green campus.

- Students are not allowed to use motorized vehicles inside the college campus.
- Bike races, motor car races or similar activities are not permitted inside the campus
- Vehicles are prohibited during celebrations within the college campus.
- All celebrations in the campus are conducted under the supervision of the Principal or the staff designated by the Principal.
- Designated parking areas are available for student vehicles, and entry beyond those points is strictly prohibited.
- Students are instructed to park their vehicles at the allotted place in parking shed.
- Stunting and racing of vehicles within and in a radius of 200 meters outside the campus are strictly banned.
- Employees are encouraged to use electric vehicles instead of fossil fuel vehicles or carpooling for their commute.
- Parking near the college building is allowed to handicapped students only and they have to park their vehicles at the area allotted.
- Road transport authority rules are applicable outside campus are enforced within the campus.
- Vehicle speeds are limited to 10 km/hr. within the campus.
- Students are strongly advised to use public transport or bicycles for commuting to college, promoting green initiatives and reducing pollution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Policy Document

Use of Bicycles/ Electric/ Shared Vehicles

Preface

The college promotes shared mobility and clean transportation to ensure environmental sustainability, pollution reduction, energy efficiency, conservation, and a healthy ecosystem. As part of this commitment, bicycles are encouraged within the campus.

Objectives:

- Support the national commitment to reduce greenhouse gas (GHG) emissions.
- Improve air quality and refresh the atmosphere of campus.
- Promote shared mobility and clean transportation.
- Achieve operational efficiency and savings.
- Enhance physical health and general well-being through bicycle usage.
- Strive for a greener campus.

Strategies:

- To restrict fossil fuel-based transportation systems inside the campus.
- Encourage staff and students to use bicycles or shared public transportation or private (Carpooling)

Vehicles:

- Raise awareness among staff and students about the importance of switching to electric vehicles for daily commutes.

By implementing these policies and strategies, the college is committed to creating a green campus, preserving the environment, and inspiring eco-friendly practices among its stakeholders.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Disabled-friendly, Barrier Free Environment

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy Document on

Disabled-friendly, Barrier Free Environment

Introduction: Indira Mahavidyalaya Kalamb is dedicated to creating an inclusive and accessible environment for all individuals, including those with disabilities. This policy outlines the measures and facilities in place to support the needs of Divyangjan, ensuring equal access to education, facilities, and opportunities.

Scope: This policy applies to all students, staff, and visitors with disabilities within the premises of college

Facilities and Measures:

1. Ramp Rails:

- All buildings are equipped with ramp rails to facilitate easy access for individuals with mobility challenges.

2. Accessible Restrooms:

- Accessible restrooms are strategically located throughout the campus, designed to meet the needs of individuals with diverse abilities.

3. Scribes for Exams:

- A scribe support system is available to assist students with disabilities during examinations, ensuring equal opportunity and a fair testing environment.

4. Wheelchairs:

- Wheelchairs are provided on-site for individuals with mobility challenges to enhance their mobility within the campus.

Training and Awareness: The institution conducts regular training sessions for faculty, staff, and students to raise awareness about the needs and rights of individuals with disabilities. This includes training on the effective use of facilities such as ramp rails and wheelchairs, as well as providing guidance on scribe support during exams.

Compliance: This policy is in accordance with relevant national and international standards for accessibility and inclusivity.

Feedback Mechanism: An accessible feedback mechanism is established to gather input from Divyangjan individuals regarding the effectiveness of the facilities and services provided.

Review and Revision: This policy is reviewed periodically to ensure its relevance and effectiveness. Necessary revisions are made based on feedback, changing needs, and advancements in accessibility standards.

The college is committed to fostering an environment where Divyangjan individuals can thrive academically, socially, and professionally. By implementing and adhering to this policy, we aim to create a college community that values diversity and ensures equal opportunities for all.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

**Circulars and Report of activities for the Implementation of Initiatives
Document**

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures



Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB

DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - jmokalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com



Date – 15/06/2020

Circular

Subject: Sustainability Initiatives Exercised within Campus

Dear Students, Faculty, and Staff,

As part of our ongoing commitment to sustainability and environmental responsibility, we are pleased to announce several new initiatives aimed at fostering a greener and more sustainable campus. Your active participation and support are essential to the success of these efforts. The details of our sustainability initiatives are as follows:

1. Energy Conservation Sign Boards

Details: Sign boards indicating the importance of saving energy have been installed near all electrical fittings across the campus. These reminders are designed to encourage everyone to switch off lights, fans, and other electrical appliances when not in use.

2. Eco-Friendly Parking Policy

Details: To reduce vehicle emissions and promote a healthier campus environment, parking areas have been designated far from the main college buildings. This measure is aimed at minimizing pollution and encouraging walking.

3. Fostering Sustainable Commutes through Staff Carpooling

Details: We are promoting carpooling among our staff members to reduce the number of vehicles on the road, thereby decreasing our carbon footprint. Staff members are encouraged to participate in this initiative to support sustainable commutes.

4. Yearly Tree Plantation Drives

Venue: College Grounds and Surrounding Areas

Details: As part of our commitment to increasing green cover, we will conduct yearly tree plantation drives. This event will involve planting saplings across the campus and in nearby areas. Students and staff are invited to take part in this important initiative.


Co-ordinator
IQAS
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

General Instructions

- *All students, faculty, and staff are encouraged to actively participate in these initiatives and contribute to making our campus more sustainable.*
- *For the tree plantation drive, participants should register with the event coordinator.*
- *Staff interested in joining the carpooling initiative can contact the administrative office for more details and to arrange carpool groups.*
- *We look forward to your enthusiastic support and participation in these sustainability initiatives. Together, we can make a significant impact on our environment and set an example for future generations.*



P. B. Manjate
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date – 13/06/2021

Report on Alternative Energy Sources and Energy Conservation Efforts

Introduction:

Indira Mahavidyalaya, Kalamb acknowledges the significance of alternative energy sources and energy conservation. The college is committed to diversifying energy usage and preserving energy resources. In recent years, concerns about depleting fossil fuels and their environmental impact have prompted us to take action in promoting alternative energy and energy efficiency.

Alternative Energy Sources:

The college has organized various energy-related workshops and programs. The college has installed a 03 KW solar power system, which has significantly reduced dependence on conventional energy sources. Additionally, a LPG-gas Powered Generator as a standby in the emergency coupled with Heavy Invertors as a backup have been installed on the campus. This helps produce less pollution when providing backup power supply.

Energy Conservation Measures:

To reduce energy consumption, the college has adopted energy-efficient measures. The college has replaced conventional light bulbs with long-lasting LED lights, which consume less energy. Energy-efficient we have all our office and academic halls and rooms fitted with Large sized windows, which eventually bring a lot of light which efficiently reduce electricity dependence.

Conclusion:

Indira Mahavidyalaya, Kalamb sets a benchmark in the field of energy conservation through its promotion of alternative energy sources and energy conservation. The college engages in awareness programs, to embrace green energy. This holistic approach not only benefits the environment but also contributes significantly to a more sustainable and energy-efficient future.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- **Solar Power Generation Systems (Solar Panels)**



- **4 KW solar panel is installed.**



- **LPG - Gas Powered Electric Generator - In the Instance of Major Power Failure which emits less pollutant as compared to Diesel Generators**



- **Gas powered Electric Generator is always on Standby**



- **Investors - As a Backup for Short Period Power Failures, Which Are Devoid of Any Pollution During Operation**



- **Large Capacity Invertor**



- Use of Power Efficient LED lights



- LED light fittings in Seminar Hall



- **Led Floodlight**



- **LED Light Fitting**



- Halls and Classrooms are Having Large Windows to Reduce Artificial Light Use.



- Seminar Hall



- Large Classroom with Large Windows



- Classroom with Large Windows



Workshop on Conservation of Energy Resources and Lifestyle of Environment

INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB
DIST. YAVATMAL



LIFESTYLE FOR ENVIRONMENT **One day Workshop**
on
"Conservation of Energy Resources & Lifestyle of Environment"

Saturday 13-05-2023 Time: 10am to 5pm

Place: ICT Hall, Indira Mahavidyalaya Kalamb

Resource Person
Dr. A. R. Patalbansi
Arts and Commerce College Ralegaon

Chief Guest
Dr. Avinash Falke
Arts and Commerce College Ralegaon

Coordinator:
Dr. D. M. Chavhan
Head, Department of Chemistry
Indira Mahavidyalaya, Kalamb

Chairperson:
Prof. P. S. Jawade
IQAC Coordinator
Indira Mahavidyalaya Kalamb



Principal,
Dr. P. B. Mandavkar
Indira Mahavidyalaya, Kalamb



Workshop on Conservation of Energy, Dr. A.R. Patalbansi, 13/05/2023





इंदिरा महाविद्यालयत ऊर्जा संसाधनांचे संवर्धन विषयावर कार्यशाळा

प्रतिनिधि/कळंब

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथील रसायनशास्त्र विभागाने ऊर्जा संसाधनांचे संवर्धन आणि जीवनशैली यावर लक्ष केंद्रित करणारी एक विचारप्रवर्तक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धनाशी संबंधित नाविन्यपूर्ण संशोधन पद्धतींचा शोध घेण्याचे होते. डॉ.ए.आर. पातालबंसी यांनी प्रबोधनपर सत्राचे नेतृत्व केले. कार्यशाळेची सुरुवात रसायनशास्त्र विभागाच्या उद्घाटनपर भाषणाने झाली, ज्यात पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याची तातडीची गरज आहे. डॉ. पातालबंसी यांनी ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणीय जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या, त्यांची प्रासंगिकता आणि नैतिक विचारांवर प्रकाश टाकला. सहभागींनी नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धती यांसारख्या विषयांचा शोध लावला, पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांमध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त केली. डॉ. पातालबंसी यांच्या कौशल्याने आणि आकर्षक वितरणाने सजीव वादविवादांना सुरुवात केली आणि उपस्थितांना संशोधन आणि हस्तक्षेपासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले.

English version of News

Divyamarathi

Workshop on Conservation of Energy Resources at Indira College

Representative/Kalamb

Kalamb: The Chemistry Department of Indira College, Kalamb, organized a thought-provoking workshop focused on the conservation of energy resources and lifestyle. The objective of this workshop was to explore innovative research methods related to environmental conservation. Dr. A.R. Patalbansi led the enlightening session. The workshop began with an inaugural speech from the Chemistry Department, highlighting the urgent need to address environmental challenges and promote sustainable lifestyles. Dr. Patalbansi explained various research methods developed to study energy conservation and environmental lifestyles, emphasizing their relevance and ethical considerations. Participants explored topics such as renewable energy sources, waste management, and sustainable practices, gaining valuable insights into innovative approaches for environmental conservation. Dr. Patalbansi's expertise and engaging delivery sparked lively debates and inspired the attendees to explore new avenues for research and intervention.

**NATIONAL E-CONFERENCE ON
ROLE OF CHEMICAL SCIENCES IN SUSTAINABLE DEVELOPMENT**

Organized by
DEPARTMENT OF CHEMISTRY

(Lata Chindaji Laxmanrao Patil Sanshodhan Mandal)

**INDIRA GANDHI KALA MAHAVIDYALAYA, RALEGAON
DISTRICT YAVATMAL**

Affiliated To Sant Gadge Baba Amravati University, Amravati (M.S.)
NAAC Accredited with 'B' Grade (CGPA 1.58)

In collaboration with
**DEPARTMENT OF CHEMISTRY
INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB, DISTRICT YAVATMAL**

Date: 28th April 2022

EMINENT SPEAKERS

 Dr. Nandkishor S. Thakre Principal M.O.P. Arts, Science & T.P.T. Deshnatti College, Mawar, Dist. Washin, Maharashtra	 Dr. Tejendra Purush Assistant Professor Department of Chemistry Dr. Bhanu Vyas Deshnatti College, Raigarh	 Chandrashekar Neethi Assistant Scientist DSC Shivajinagar & Assistant Professor Department of Chemistry Palanpur, Haveri, Malkajgiri, Telangana	 Dr. Anand S. Bhargava Assistant Professor Department of Chemistry Vidya College, Chavara, Marolli, Maharashtra
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



ABOUT THE COLLEGE

Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon was established in the year 2009. This college was blessed by the name of Indira Gandhi, the first lady Prime Minister of India. This college is offering undergraduate courses B.Sc. & B.A. The college is accredited by NAAC with 'B' Grade & affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati. The main objective of college is to provide opportunity for good quality of higher education to the rural & tribal students of this region. The college is putting more efforts for all-round development of student's personality through organizing various academic, co-curricular, entrepreneurship & skill-based training programmes. The faculty members of the college are actively involved in project & research work for solving local problems. The college is planning to start PG course in various subjects which will improve the employability of rural & tribal students. Today, college has acquired a prestigious position not only in Ralegaon region, but across the entire Yavatmal district.

ABOUT THE DEPARTMENT OF CHEMISTRY

The department was established in 2010. The department has well equipped laboratory and qualified teaching and supporting staff. It conducts various activities like inter-collegiate quiz competitions, exhibitions, short-term courses, workshops, industrial tours etc. for the development of students' personality and improving their professional skills. The Department is planning to establish research Centre for the Ph.D. research work and research which is useful to local society. The department has water quality testing and soil testing facility.

देशोन्नती

'इंदिरा गांधी कला महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

देशोन्नती वृत्तसंकलन...

राळेगाव ■ इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे रसायनशास्त्र विभागातर्फे 'रसायन विज्ञानाची शाश्वत विकासामध्ये भूमिका' या विषयावर आभासी पद्धतीने राष्ट्रीय परिषद इंदिरा महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. या परिषदेत विविध राज्यातून संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी भूषविले. अध्यक्ष भाषणात देशाच्या शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्र विषयाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संशोधक, शिक्षक व विद्यार्थी यांना शाश्वत विकासासाठी आपले भरीव योगदान द्यावे असे सांगितले व परिषदेला शुभेच्छा दिल्या.

परिषदेचे उदघाट डॉ. ए. एस.

अस्वार, प्राध्यापक व विभाग प्रमुख, रसायनशास्त्र विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी उपस्थितांना रसायनशास्त्र विषयातील संशोधकांनी शाश्वत विकासासाठी केलेल्या भरीव कामगिरीची विस्तृत माहिती दिली. प्राचार्य, डॉ. पि. बी. मांडवकर व डॉ. पी. एस. जवादे यांनी परिषदेचे महत्त्व सांगून परिषदेला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संतोष आगरकर यांनी राष्ट्रीय परिषद घेण्यामागचे उद्देश, महत्त्व व महाविद्यालयाने या क्षेत्रात केलेल्या कार्यासंबंधी विस्तृत विवेचन केले. संस्थेच्या सचिव सौ. प्रेमलता पुरके, उपाध्यक्ष वि. सी. आडे, व सौ. वीरा मांडवकर यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. परिषदेचे समन्वयक, सहा. प्रा. सतीश जाधव, परिषदेचे सचिव, डॉ. दशरथ चव्हाण व सहा. प्रा. विवेक समर्थ यांनी नियोजनपूर्वक परिषदेचे आयोजन केले. (ता.प्र.)

English version of News

National E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development



Deshunnati News Collection



Ralegaon: The Chemistry Department of Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon, in collaboration with Indira College, Kalamb, organized a national conference on "The Role of Chemistry in Sustainable Development" through virtual mode. Researchers, professors, and students from various states participated in large numbers. The event was chaired by the institution's president and former Education Minister Vasant Purke. In his keynote speech, he emphasized the importance of contributions from researchers, teachers, and students working in various fields of chemistry for the country's sustainable development and extended his best wishes to the conference.

Prof. Aswar, Head of the Chemistry Department, Sant Gadge Baba Amravati University, provided extensive information on the significant contributions of researchers in the field of chemistry towards sustainable development. Principal Dr. P.B. Mandavkar and Dr. P.S. Jawade highlighted the importance of the conference and extended their best wishes.


The college principal, Dr. Santosh Agarkar, elaborated on the objectives, importance, and the college's efforts in this field. The institution's secretary, Mrs. Premlata Purke, vice president V.C. Ade, and Mrs. Veera Mandavkar also extended their best wishes for the conference. The conference coordinators, Assistant Professor Satish Jadhav, conference secretary Dr. Dashrath Chavan, and Assistant Professor Vivek Samarth, organized the conference systematically.

E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development



REPORT	
Name of the workshop/ seminar/ conference	National E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development
Date	28/04/2022
Number of Participants	98
Venue	Virtual Mode
Name of the Resource Persons	<ul style="list-style-type: none"> • Dr. A. S. Aswar Professor & Head, S.G.B.A.U. Amravati • Dr. Priyanka Purohit Professor & Head, Jai Narain Vyas University, Jodhpur • Dr. Anand S. Burange Assistant Professor, Wilson College, Chowpatty, Mumbai • Dr. Chandra Kiran Neella, Assistant Professor, Palamuru University.
<p>Department of Chemistry, Indira Mahavidyalaya, Kalamb in collaboration with Department of Chemistry, Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon organized a one-day National e-Conference on “Role of Chemical Sciences in Sustainable Development” (NCRCSDD)– 2022 on dated 28th April 2022. The conference organized virtually on Google Meet. The conference started with the welcome ceremony and keynote guest sessions followed by Technical Session –I. Technical session-I covered a plenary talk and invited talk. Technical session-II which covered invited talk and paper presentations by the participants. The conference ended around 4.30 pm with the Valedictory function including a feedback session.</p>	
 Co-ordinator IQAC Indira Mahavidyalaya Kalamb	 PRINCIPAL Indira Mahavidyalaya Kalamb Dist. Yavatmal

Workshop on Recent Trends in Energy Conservation



Workshop on Recent Trends in Energy Conservation, Prof. Bhushan Bhati, 25/04/2021



लोकमत

इंदिरा महाविद्यालयत ऊर्जा संवर्धनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: येथील इंदिरा महाविद्यालयाने ऊर्जा संवर्धना वर केंद्रीत विचारप्रवर्तक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेणे होते. या कार्यक्रमास प्रा. भूषण भाटी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. संपूर्ण कार्यशाळेत, सहभागींना ऊर्जा संवर्धनातील अलीकडील ट्रेंडचे सर्वसमावेशक विहंगावलोकन केले गेले, जे ग्राउंडब्रेकिंग तांत्रिक नवकल्पनांपासून ते वर्तणुकीतील बदलांपर्यंत पसरलेले आहे. प्रा. भाटी यांच्या सखोल चर्चांमध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उपाय, ऊर्जा-कार्यक्षम पद्धती आणि ऊर्जा प्रणालींमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचे एकीकरण यांचा समावेश होता, ज्यामुळे उपस्थितांना विषयाची चांगली माहिती मिळते.

व्यावहारिक प्रात्यक्षिके आणि केस स्टडीने सैद्धांतिक संकल्पनांना बळकटी दिली, कृतीत यशस्वी ऊर्जा संवर्धन उपक्रमांची मूर्त उदाहरणे दिली. प्रा. भाटी यांनी ऊर्जा संवर्धनाच्या व्यावहारिक परिणामांवर दिलेला भर सहभागींच्या मनात खोलवर रुजला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत पद्धती अंमलात आणण्यासाठी कृतीयोग्य धोरणे शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली.

शिवाय, कार्यशाळेतने ऊर्जा संवर्धनाच्या व्यापक सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला, ज्याने हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक स्थिरता वाढवण्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. उपस्थितांनी स्थानिक आणि जागतिक स्तरावर ऊर्जा-कार्यक्षम उपाय स्वीकारण्याच्या बहुआयामी फायद्यांविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त केली.

Powered by: erelego.com

English version of News

LOKMAT

Workshop on Recent Trends in Energy Conservation

Lokmat News Network

Kalamb: Indira College in Kalamb organized a thought-provoking workshop focused on energy conservation. The aim of this program was to explore emerging technologies in the field of energy conservation. Prof. Bhushan Chati served as the chief guide for the event. Throughout the workshop, participants were given a comprehensive overview of recent trends in energy conservation, ranging from groundbreaking technical innovations to behavioral changes. Prof. Bhati's in-depth discussion included renewable energy solutions, energy-efficient practices, and the integration of smart technologies in energy systems, providing attendees with a thorough understanding of the topic.

Practical demonstrations and case studies reinforced theoretical concepts, offering tangible examples of successful energy conservation initiatives in action. Prof. Bhati's emphasis on the practical impact of energy conservation deeply resonated with the participants, inspiring them to explore actionable strategies for implementing sustainable practices in their personal and professional lives.

Furthermore, the workshop examined the broader socio-economic and environmental impacts of energy conservation, highlighting its crucial role in combating climate change, reducing greenhouse gas emissions, and enhancing global sustainability. Attendees gained valuable insights into the multifaceted benefits of adopting energy-efficient solutions at both local and global levels.

REPORT

Name of the workshop/ seminar/ conference	Workshop on Recent Trends in Energy Conservation
Date	25/04/2021
Number of Participants	29
Venue	Virtual Mode
Name of the Resource Persons	Prof. Bhushan Bhati

On April 25, 2021, Indira Mahavidyalaya in Kalamb conducted a transformative virtual workshop titled "Recent Trends in Energy Conservation," with 29 enthusiastic participants joining from various locations. The workshop, held in virtual mode, aimed to explore innovative strategies and emerging technologies in energy conservation under the expert guidance of Prof. Bhushan Bhati.

The virtual setting facilitated seamless interaction and engagement, fostering a dynamic learning environment for all attendees. Prof. Bhati, renowned for his expertise in the field, adeptly navigated the digital platform, captivating participants with his insights and knowledge.

The workshop commenced with a warm welcome, setting the stage for an insightful exploration of energy conservation trends. Prof. Bhati's presentations were both informative and engaging, covering a wide range of topics including renewable energy sources, energy-efficient technologies, and smart grid systems.

Throughout the workshop, participants were exposed to practical demonstrations and case studies, providing tangible examples of successful energy conservation initiatives. Prof. Bhati's emphasis on the practical implications of energy conservation resonated with attendees, inspiring them to explore actionable strategies for implementing sustainable practices in their everyday lives.

The Virtual Workshop on Recent Trends in Energy Conservation at Indira Mahavidyalaya, Kalamb, served as a testament to the institution's commitment to promoting environmental consciousness and sustainability in the digital age.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb


PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal



English version of News

Divyamarathi

Awareness Program on Energy Conservation

Indira College Kalamb Geography Department organized an awareness program on energy conservation. The program emphasized the importance of energy conservation and outlined a primary plan to raise awareness among school members. The main goal of the event was to increase social awareness about energy conservation and educate school students about energy-saving measures. Participants from various fields of society, teachers, and students took part in the event. The program provided understanding and practical solutions for the importance of energy conservation.

Energy conservation is a crucial effort for our society. The primary objective of energy conservation is to reduce environmental impact by saving energy, minimizing the production of waste documents, and reducing experienced waste. Energy conservation is vital for protecting our environment, as it helps prevent illegal environmental emissions. Thus, energy conservation assists in combating pollution that threatens our environment, providing tangible benefits to our community and nation in terms of resource sustainability and environmental protection.

दैनिक
अमरावती दर्शन **यवतमाळ**
स्पेशल

ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम

तालुका प्रतिनिधि/अमरावती दर्शन कळंब: इंदिरा महाविद्यालय कळंब येथील भूगोल विभागाने ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाचे महत्व आणि शाळेतील लोकांमध्ये घाटावर करण्याच्या प्रथमिका योजना केली गेली होती. कार्यक्रमाचा उद्दिष्ट ऊर्जा संरक्षणाबद्दल सामाजिक जागरूकता वाढवणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऊर्जा संचयाच्या साधनांची जागरूकता करणे होते. कार्यक्रमा मध्ये समाजाच्या विविध क्षेत्रा मधील सहभागी, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाच्या महत्वाची समज आणि वास्तविक उपाय यांचे शिक्षण

मिळाली. ऊर्जा संरक्षण हे आपल्या समाजातील एक महत्वाचे प्रयत्न आहे. ऊर्जा संरक्षणाच्या प्रथमिक उद्दिष्ट अर्थात ऊर्जा संचयाचा प्रयोग करून वातावरणाच्या प्रक्षेपाचा कमी करणे, अपशिष्ट कागदपत्र उत्पादनाचा कमी करणे, आणि अनुभवण्याचा कचरा कमी करणे आहे. ऊर्जा संरक्षण आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे अवैध वातावरणाचे प्रक्षेपण कमी होते. अशा प्रकारे, ऊर्जा संरक्षण हे आपल्या पर्यावरणाच्या अभिजात वाटत असलेल्या प्रदूषणाचा विरोध करण्यात मदत करते आणि आपल्या समुदायात आणि राष्ट्रात शांती आणि संपत्तीच्या साधनांच्या वाटेत येणारा वास्तविक असा आहे.

English version of News

Amravati Darshan Yavatmal Special

Awareness Program on Energy Conservation

Taluka Representative/Amravati Darshan

Indira Mahavidyalaya, Kalamb, organized an awareness program on energy conservation through its Geography Department. The program aimed to highlight the importance of energy conservation and initiate primary plans to instill awareness among the local community within the school. The objective of the program was to increase social awareness about energy conservation and educate students about the benefits of energy-saving practices. Various participants from different sectors of society, including teachers and students, participated in the program. The event focused on imparting understanding of the importance of energy conservation and practical solutions.

Energy conservation is a significant effort within our society. The primary focus of energy conservation includes using energy-saving measures to reduce environmental emissions, minimize the production of waste paper, and reduce landfill waste. Energy conservation plays a crucial role in environmental protection by helping to combat illegal environmental emissions. Thus, energy conservation contributes to reducing pollution that threatens our environment and supports peace and prosperity within our communities and nation.

Attendance Sheet

①	Sweety S. Pakhale	<u>Sakhale</u>
②	Shubhangi Nagesh Sarami	<u>Sarami</u>
③	Priyanka G. Dhole	<u>Dhole.</u>
④	Aishwarya V. Kadam	<u>Kadam</u>
⑤	Damini G. Lorbale	<u>Lorbale,</u> Tejghmare
⑥	Pragati S. Waghmore	
⑦	Rutuja B. Raut	<u>Raut</u>
⑧	Sakshi R Walde	<u>Walde</u>
⑨	Rushali K. Shirbhate.	<u>Shirbhate</u>
10	Rutika. A. Delle	<u>Delle</u>
⑪	Rutuja V. Uike	<u>Uike</u>
⑫	Yusra Quazi	<u>Quazi</u>
⑬	Tejasvini V. Gayakwad	<u>Gayakwad</u>
14)	Kajal R. Inalkar	<u>Inalkar</u>

15)	Ajay G. Tekam	<u>Tekam</u>
16)	Ajinkya A. Dhobe	Shirbhate <u>Dhobe</u>
17)	Omkar K. Sobhate	<u>Sobhate</u>
18)	Shivam D. Shirbhate	<u>Shirbhate</u>
19)	Pragati S. Kasar	<u>Kasar</u>
20)	Utkarsha G. Bhojars	<u>Bhojars</u>
21)	Varshnavi Ajay Nandurkar	<u>Nandurkar</u>
22)	Shivani Dnyaneshwar Dhote	<u>Dhote</u>

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Awareness Programme on Energy Conservation	Department of Geography	Environment Awareness	20/01/2023	22

The Department of Geography organized an Awareness Programme on Energy Conservation on January 20, 2023, with the objective of promoting awareness about the importance of energy conservation and sustainable energy practices. The programme aimed to educate participants about the various ways in which they can contribute to conserving energy resources and reducing their carbon footprint.

The Awareness Programme on Energy Conservation witnessed active participation from 22 individuals, including students, faculty members, and community members. Participants gained valuable insights into the importance of energy conservation and practical strategies for reducing energy consumption and promoting sustainability.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Management of The Various Types of Degradable and Non-Degradable Waste

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanic Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 17/06/2020

Circular

To: All Faculty Members, Staff, and Students

Subject: Initiatives for Management of Various Types of Degradable and Non-degradable Waste.

As we reflect on our achievements in waste management, upcoming initiatives aimed at further enhancing our environmental stewardship are:

1. Enhanced Waste Segregation:

- Strengthening segregation practices with designated bins for dry and wet waste.
- Emphasizing compliance with municipal guidelines for efficient recycling.

2. Expansion of Organic Waste Management:

- Optimizing Composting Pit operations to handle increased organic waste.
- Utilizing resulting compost as organic manure for campus gardens.

3. Improvements in Chemical Laboratory Waste Management:

- Enhancing treatment processes to pre-dilute liquid waste with water.
- Ensuring strict adherence to environmental standards for disposal.

4. Strengthening E-Waste Management:

- Continuing partnerships with authorized agencies for e-waste collection and disposal.
- Promoting responsible recycling practices to mitigate environmental impact.

These initiatives underscore our commitment to sustainable practices and responsible waste handling. We encourage everyone's participation in achieving our environmental goals for a cleaner and healthier campus.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Date: 17/06/2022

Report on Management of the various Types of Degradable and Non-degradable Waste

Indira Mahavidyalaya, Kalamb has established a comprehensive and systematic waste management program that aligns with municipal guidelines and promotes environmental sustainability. The college's approach includes meticulous segregation of waste, effective handling of organic waste, safe disposal of laboratory chemicals, and responsible management of electronic waste.

Waste Segregation at Source

The college emphasizes the importance of waste segregation right at the point of disposal. To facilitate this:

- **Separate Dustbins:** Different types of waste are segregated into designated bins across the campus. These include bins for dry waste (plastics, metals), wet waste (food scraps, organic matter), garden waste (leaves, branches), general garbage, paper waste, and e-waste (old electronics, batteries).
- **Recyclable Waste:** Recyclable materials such as paper and plastic are separated into specific bins for further processing and recycling. This practice reduces the burden on landfills and promotes recycling efforts.

Regular campus cleaning activities ensure that waste is correctly sorted and disposed of, contributing to a cleaner and more organized environment.

Organic Waste Management

To handle organic waste efficiently:

- **Composting Pit:** The college has constructed a composting pit where garden waste, kitchen scraps, and other organic matter are processed.
- **Composting Process:** Organic waste decomposes in the pit, creating compost over time. This compost is then utilized as organic manure for the campus gardens, enhancing soil quality and plant growth without chemical fertilizers.

This system transforms organic waste into valuable resources, promoting a circular economy and reducing greenhouse gas emissions associated with organic waste decomposition in landfills.

Chemical Laboratory Liquid Waste Management

The disposal of chemical waste from the college's laboratories is managed with care to minimize environmental impact:

- **Soak Pit System:** Liquid waste from chemical laboratories undergoes pre-dilution with water before being directed into a soak pit.
- **Safe Disposal:** This method ensures that harmful chemicals are sufficiently diluted, reducing their potential harm before they percolate into the soil.

This responsible approach prevents contamination of groundwater and soil, maintaining a safer environment for both the campus and the surrounding community.

E-Waste Management

Electronic waste is a growing concern, and the college addresses this through:

- **Authorized Disposal:** E-waste such as outdated computers, electronic devices, and batteries are collected and handed over to certified e-waste management agencies.
- **Responsible Handling:** These agencies ensure that e-waste is recycled or disposed of in an environmentally sound manner, complying with e-waste regulations.

This partnership with authorized agencies ensures that electronic waste is managed efficiently, minimizing the environmental and health risks associated with improper disposal.

Conclusion

Indira Mahavidyalaya, Kalamb's comprehensive waste management strategy underscores its commitment to environmental sustainability. Through diligent waste segregation, effective composting of organic waste, responsible chemical waste disposal, and proper e-waste management, the college sets a commendable example of how educational institutions can contribute to a greener and more sustainable future.

These practices not only reduce the environmental footprint of the college but also educate students and staff on the importance of responsible waste management, fostering a culture of sustainability within the campus community.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb





PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal


- Large Dustbins are Placed Throughout Campus



- Large Dustbins are Placed Throughout Campus



- **Composting Pits are Constructed for Proper Disposal of Degradable Wastes**




- **Compost Pit is Made for Degradable Wastes**



- Soak - Pit Is Created for Chemical and Hazardous Waste Material



- Various Plastic Free Campus Signboards are Displayed Throughout Campus



- **Various Signboards are Displayed Throughout Campus**





- **Regular Cleaning Drives are Conducted**



One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials

One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials

 Date: 21/01/2023

 Time: 11:30 AM

Organized by

Deptt. of Physics & Electronics
Indira Mahavidyalaya, Kalamb

Resource Person

Dr. Deepak Bhagat
Neharu Mahavidyalaya,
Nerparsopant

Venue

Seminar Hall
Indira Mahavidyalaya, Kalamb

Workshop on Single Use Plastics and Alternative Materials, Dr. Deepak Bhagat, 21/01/2023



Attendance Sheet

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB

Date: 21/01/2023

Programme Name: Awareness Workshop on Single Use Plastics & Alternative Materials		
S.N.	NAME OF STUDENTS	SIGNATURE
1.	Harshidip khansau halvir	H.K.Rao
2.	Pratiksha Sadanar khazaswad	Pratiksha
3.	Gayatri Ritu Pawade	S.P.Pawade
4.	Jayashri Digambar chaudhari	J.Chaudhari
5.	Sakshi Rajendra ghede	S.Ghede
6.	Vaishnavi Santosh Thakare	V.Thakare
7.	Shubhi Murali Khondare	S.Khondare
8.	Sakshi Pratik Bhat	S.Bhat
9.	Pranay Bandyji Lamsange	P.Lamsange
10.	Prayanshi Wani	P.Wani
11.	Vaishnavi Bawar	V.Bawar
12.	Subhadra Thul	S.Thul
13.	Dimple V. Bhatkar	D.V.Bhatkar
14.	Shubham Meshram	S.Meshram
15.	Sakshi G. Lonbale	S.Lonbale
16.	Purnima S. Masavi	P.Masavi
17.	Priya G. Chachane	P.Chachane
18.	Pooja V. Bhatkar	P.V.Bhatkar
19.	Gayatri M. Wankhede	G.Wankhede
20.	Ashvi K. Nagare	A.Nagare
21.	Madhuri B. Bhatkar	M.Bhatkar
22.	Tejshri P. Kulkarni	T.Kulkarni
23.	Gayatri Kisan Nagare	G.Nagare
24.	Mahuri Vidyanand Jawade	M.Jawade
25.	Prachi Ravi Tadhan	P.Tadhan
26.	Yashika R. Kamdi	Y.Kamdi
27.	Pooja V. Bhatkar	P.V.Bhatkar
28.	Ashvi S. Khair	A.Khair

29.	Manali Anand Bhatkar	M.Bhatkar
30.	Lavita Ashok Thakare	L.Thakare
31.	Umeshi Ganesh Bhatkar	U.Bhatkar
32.	Anjali Dipak Bhatkar	A.Bhatkar
33.	Chetan Kanchan Thakare	C.Thakare
34.	Aditya P. Bhatkar	A.P.Bhatkar
35.	Anup S. Aghave	A.Aghave
36.	Vaishnavi Balu Rao Khode	V.Khode
37.	Sakshi Santosh Wankhede	S.S.Wankhede
38.	Bhumika Santosh Wankhede	B.S.Wankhede
39.	Kalash Jagdish Kothekar	K.Kothekar
40.	Shubham Anand Gadhane	S.Gadhane
41.	Mahesh Diliprao Raut	M.Raut
42.	Sakshi Poojip Haxare	S.Haxare
43.	Reshmi Mahendraji Kothari	R.Kothari
44.	Jayashri Ashok Raut	J.Raut
45.	Dattatray Padmakar Zunge	D.Zunge
46.	Aniket Namdevrao Zoting	A.Zoting
47.	Sahil Gopalrao Zoting	S.Zoting
48.	Manish Shankaram Kadam	M.Kadam
49.	Subhadra Dilip Bhatkar	S.Bhatkar
50.	Mamata Ashok Chaudhari	M.Chaudhari
51.	Pragati Manohar Chachane	P.Chachane
52.	Shriyani Santosh Bhatkar	S.Bhatkar
53.	Sagarad Anil Jitkar	S.Jitkar
54.	Kunal Vijay Dhore	K.Dhore
55.	Nishal Ganeshrao Lawhale	N.Lawhale
56.	Mohd Adnan Mohd Iqbal	M.Iqbal
57.		
58.		
59.		
60.		

REPORT

Name of the workshop/ seminar/ conference	One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials
Date	21/01/2023
Number of Participants	56
Venue	Seminar Hall
Name of the Resource Person	Dr. Deepak Bhagat Neharu Mahavidyalaya, Nerparsopant

The Department of Physics & Electronics organized a One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials at the Seminar Hall on January 21, 2023. The workshop, attended by 56 enthusiastic participants, aimed to enlighten attendees about the harmful effects of single-use plastics and explore sustainable alternatives.

Dr. Deepak Bhagat from Neharu Mahavidyalaya, Nerparsopant, served as the resource person for the workshop. Through insightful presentations and interactive discussions, Dr. Bhagat highlighted the urgency of reducing plastic consumption and introduced eco-friendly alternatives.

Throughout the workshop, participants actively engaged in discussions and shared their perspectives on plastic pollution. Dr. Bhagat's expertise deepened their understanding of the environmental challenges posed by single-use plastics, inspiring them to adopt greener practices in their daily lives.

The workshop concluded with a collective commitment from participants to minimize their plastic usage and promote sustainability. Overall, the event was a resounding success, successfully raising awareness about the importance of combating plastic pollution.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb


PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Water Conservation

Dr. Yashwant Moreshwar Dondre Sarwajanik Shaikshanic Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 07/07/2022

Circular on Water Conservation Initiatives

Subject: Water Conservation Initiatives at Indira Mahavidyalaya Kalamb

As we continue to uphold our commitment to sustainable practices and environmental stewardship, we are pleased to announce the implementation of several new initiatives aimed at water conservation on our campus. These efforts are crucial not only for the efficient use of resources but also for contributing positively to our local ecosystem.

1. **Large Capacity Water Reservoir:** A significant step towards sustainable water management, a large capacity water reservoir has been constructed on our campus. This reservoir will not only store rainwater efficiently but also contribute to increasing the groundwater levels in our area.
2. **Efficient Rainwater Harvesting:** To maximize our water conservation efforts, pipelines have been installed to channel rainwater from all rooftops directly into the water reservoir. This system ensures that every drop of rainwater is captured and utilized effectively.
3. **Utilization of Open Well:** An open well on our campus is now being used as a monitoring tool for groundwater levels. This allows us to assess the impact of our conservation efforts and make informed decisions for sustainable water use.
4. **Trenches for Rainwater Runoff:** Trenches have been strategically dug across the campus to act as storage and to prevent rainwater runoff. This not only helps in conserving water but also minimizes soil erosion and enhances groundwater recharge.

These initiatives are part of our broader commitment to environmental responsibility and sustainability. We encourage all members of our college community to actively participate in these efforts by:

- **Conserving Water:** Being mindful of water usage and avoiding wastage wherever possible.
- **Supporting Maintenance:** Reporting any leaks or issues with water infrastructure promptly.
- **Educating Others:** Spreading awareness about the importance of water conservation and these initiatives.

Together, we can make a significant impact on our environment and contribute towards a more sustainable future for generations to come.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Report on Water Conservation Initiatives

Introduction:

The college is a dedicated educational institution that places a strong emphasis on water conservation. The area though experiences adequate rainfall, but water runoff due to lack of large trees and plantations in the surroundings makes water runoff, making water conservation even more critical. The college has undertaken measures to safeguard and optimally utilize this precious resource.

Rainwater Harvesting:

The college has implemented a rainwater harvesting system, consisting of large water reservoir near the office which is connected through underground pipelines to Rooftops of College buildings. The harvested rainwater is used basically to recharge water table level and for other purposes there is open well for watering trees and plants during the dry summer months.

Sewage Treatment:

Drainage chambers have been strategically established on the campus of college, with wastewater pipelines connected to these chambers. These pipelines are further linked to the outside for proper drainage water disposal.

Water Facilities in the Campus:

The college takes meticulous care of its drinking water supply, storing it in a tank. A water purifier machine is available for students and staff. Routine inspections and maintenance by a local plumber ensure leak-free systems, and both the tanks and purifier machines are regularly cleaned.

Conclusion:

By diligently implementing these measures, the college not only conserves water but also raises awareness in the community. This collective effort helps maintain clean water sources and ensures an adequate supply for future generations. It is a significant step towards environmental protection and the responsible use of water resources.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- **Large Capacity Water Reservoir is Constructed in College Campus to Store and Increase Ground Water Level**



- **This Reservoir Proved to Replenish Water to Great Extent**



- Pipelines Taking Water from Roofs to Water Reservoir are Present Making It Efficient in Rainwater Harvesting



- Pipelines From all the Rooftop Outlets Are Connected to Water Reservoir



- **Open Well is Present in Campus Which is Also Used for Monitoring Ground Water Level**



- **Trench for Storage and as an Obstacle for Rainwater Runoff**



Importance of Soil and Water Analysis

**Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**

IMPORTANCE OF SOIL AND WATER ANALYSIS

Organized by
NSS Unit,
Indira Mahavidyalaya,
Kalamb,
Dist. Yavatmal

**Date: 19/08/2022
Time: 12:30 PM**



**VENUE : IMV College Campus, Indira
Mahavidyalaya, Kalamb, Dist. Yavatmal**

Importance of Soil and Water Analysis



Participants Watching Videos on the Importance of Soil and Water Analysis

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे एनएसएस युनिटच्या वतीने "मृदा आणि जल विश्लेषणाचे महत्त्व" या विषयावर एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पर्यावरण जनजागृती वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग होता. या कार्यक्रमाचा उद्देश सहभागी व्यक्तींना मृदा आणि जल विश्लेषणाचे महत्त्व समजावून देणे आणि पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास प्रयत्नांमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि समुदाय स्वयंसेवक यांचा समावेश होता, यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना मृदा आणि जल विश्लेषणाशी संबंधित मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये मिळाली, ज्यामुळे पर्यावरण गुणवत्ता निगराणी आणि देखभाल करण्याचे महत्त्व समजले. या कार्यक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे ज्ञान वाढले आणि एक शाश्वत आणि आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Kalamb: Indira Mahavidyalaya, Kalamb organized an awareness program titled "Importance of Soil and Water Analysis" under the auspices of the NSS unit. This program was part of ongoing efforts to enhance environmental awareness. The objective of the program was to educate participants about the significance of soil and water analysis and underscore their role in environmental conservation and sustainable development efforts. Students, teachers, and community volunteers actively participated in the program, engaging in discussions and activities. Participants gained valuable knowledge and practical skills related to soil and water analysis, thereby understanding the importance of monitoring and preserving environmental quality. The program contributed to increasing awareness of essential technologies for environmental conservation and fostering the creation of a sustainable and healthy environment.

Attendance Sheet

अ. क्र.	विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव	सही
1	कु. प्रियंका कवडुजी लोले	P. K. Dhale
2	कु. माधुरी राजु भोयर	M. B. Bhoir
3	कु. शिबल ज्ञानेश्वर पन्नासे	S. Pannase
4	कु. दिपाती कांकराव नांहे	D. S. Namhe
5	कु. भाग्यश्री अरविंदराव राखुडे	B. A. Rakhude
6	कु. अशोक अशोकराव गायक	A. A. Gayak
7	कु. जयश्री श्रीरामजी पारीसे	J. S. Parise
8	कु. लक्ष्मी गोवर्धन देवाम	L. D. Devam
9	कु. आश्विनी सुधाकराव नांहे	A. S. Namhe
10	कु. रमणमाला वसंतराव मडावी	R. M. Madavi
11	कु. पुनम राजु पायाम	P. Raju
12	कु. अंकिता अनंदराव मोहंते	A. Mohante
13	कु. आपली नरेश्वराव उगावी	A. U. Ugave
14	कु. मनिषा शामरावजी मेडूम	M. S. Meshum
15	कु. तेजस्वी सुनंदाव पावी	T. Pawe
16	कु. पुजा पंडितराव पिंपळकर	P. Pimpalkar
17	कु. आश्विनी सुभाषराव पाटील	A. Patil
18	कु. करिष्मा शंकरराव मोहंते	K. Mohante
19	कु. प्रिया नरेश्वराव लढी	P. Ladi
20	कु. भाग्यश्री रामदासजी हाणे	B. Hane
21	कु. प्राजक्ता लक्ष्मी डुकर	P. Dukre
22	कु. वैशाली श्रेया नानवे	V. Nanne

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Importance of Soil and Water Analysis	NSS Unit	Environment Awareness	19/08/2022	22

The NSS Unit conducted an awareness programme on the "Importance of Soil and Water Analysis" on August 19, 2022, as part of its ongoing initiative to promote environmental awareness. The programme aimed to educate participants about the significance of conducting soil and water analysis, highlighting its crucial role in environmental conservation and sustainable development efforts.

The programme witnessed active participation from 22 individuals, including students, faculty members, and community volunteers. Participants gained valuable knowledge and practical skills related to soil and water analysis, enabling them to appreciate the importance of monitoring and maintaining environmental quality.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Green Campus Initiatives

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Report on

Green Campus Initiatives (2018-19 to 2022-23)

Green Transportation:

The institute actively promotes eco-friendly transportation by encouraging students and staff to use bicycles and electric vehicles on campus. This initiative aims to reduce air pollution and support sustainable commuting.

Bicycle Usage:

Students are motivated to opt for bicycles over motorcycles as part of our commitment to environmental conservation. The college educates students about the importance of environmental protection and advocates for bicycle use. The majority of students and many staff members also prefer public transportation.

Ban on Plastic Use:

To protect the environment, The college has implemented a ban on plastic within the campus. Signage is prominently displayed throughout the college to remind everyone of this rule.

Enhanced Pedestrian Access and Walkways:

The college has undertaken proactive measures to create a pedestrian-friendly campus environment. The college has expanded internal pathways to provide ample space for pedestrians. Designated parking zones for two-wheelers and four-wheelers have also been established far from College buildings to prevent parking on walkways and also reduce pollutant gases near College Buildings. These measures have not only improved campus safety but also made it more accessible to the college academic community.

Landscaping with Trees and Plants:

Indira Mahavidyalaya, Kalamb has planted a variety of trees, including Kadu neem, Tamarind, and various flowering plants on campus. This lush greenery not only enhances the campus aesthetics but also contributes to air purification, noise reduction, and temperature control, creating a more pleasant and environmentally friendly atmosphere.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist.Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB



DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 15/06/2022

Circular

Energy Conservation Sign Boards

Subject: Installation of Energy Conservation Sign Boards on Campus

Dear Students, Faculty, and Staff,

As part of Indira Mahavidyalaya's ongoing commitment to sustainability and energy conservation, we are pleased to announce the installation of energy conservation sign boards throughout our campus. These sign boards serve as a vital reminder of the importance of saving energy and our collective role in environmental stewardship.


Details of the Initiative:

- **Location:** The sign boards have been strategically placed near all electrical fittings, including light switches, fans, and other electrical appliances.
- **Purpose:** The goal of these sign boards is to encourage everyone to switch off lights, fans, and other electrical devices when they are not in use. By doing so, we aim to reduce unnecessary energy consumption and promote sustainable practices within our campus community.

We urge all students, faculty, and staff to heed these reminders and actively participate in our energy conservation efforts. Together, we can make a significant impact on reducing our carbon footprint and promoting a more sustainable environment.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Sign Boards Near Electrical Fittings

Green Campus Initiatives: Indira Mahavidyalaya Kalab actively promotes environmental sustainability through various initiatives. Sign boards reminding students and staff to save energy are strategically placed near electrical fittings, fostering a culture of energy conservation.

Sign Boards indicating to Save Energy near electrical fittings.

Sign boards advocating energy conservation adorn Indira Mahavidyalaya Kalab's campus, strategically placed near electrical fittings. These reminders serve as constant prompts for students and staff to adopt energy-saving practices, contributing to a greener and more sustainable environment.



Sign boards indicating to Save Electricity



Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's
INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB
DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401
Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade
Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479
E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com



Date: 18/06/2022

Circular

Eco-Friendly Parking Policy

Subject: Implementation of Eco-Friendly Parking Policy

Dear Students, Faculty, and Staff,

In our continued efforts to promote environmental responsibility, Indira Mahavidyalaya is introducing an Eco-Friendly Parking Policy aimed at reducing vehicle emissions and enhancing the overall health of our campus environment.


Details of the Initiative:

- **New Parking Designation:** All parking areas have been relocated to spots farther from the main college buildings. This measure is intended to minimize pollution by reducing the proximity of vehicles to high-traffic areas.
- **Health Benefits:** By encouraging walking, this policy supports a healthier lifestyle for everyone on campus, while also contributing to a reduction in vehicular emissions.

We encourage all members of our community to adhere to the new parking guidelines and embrace this initiative. Your cooperation will play a crucial role in making our campus greener and more sustainable.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Parking is kept far from College Buildings

Parking Arrangements: To reduce pollution and promote a cleaner environment, the college ensures that parking areas are situated away from the main college buildings. This measure not only enhances safety but also minimizes vehicular emissions in the vicinity.



- Parking is deliberately kept far from educational buildings

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshani Trust's



INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB



DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 21/06/2022

Circular

Fostering Sustainable Commutes through Staff Carpooling

Subject: Promotion of Carpooling for Sustainable Commutes


Dear Faculty and Staff,

As part of our sustainability efforts, Indira Mahavidyalaya is excited to introduce a carpooling initiative for our staff members. This initiative aims to reduce the number of vehicles on the road, thereby lowering our carbon footprint and supporting sustainable commuting practices.


Details of the Initiative:

- **Carpooling Encouragement:** All staff members are encouraged to participate in carpooling arrangements with their colleagues. This not only reduces traffic congestion but also fosters a sense of community and collaboration among staff.
- **Environmental Impact:** By sharing rides, we can significantly decrease vehicle emissions, contributing to cleaner air and a healthier environment for everyone.

We believe that with your active participation, this initiative will be a successful step towards a more sustainable campus. Let's work together to make a positive impact on our environment.


Co-ordinator
IQAS
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Fostering Sustainable Commutes Through Staff Carpooling

At our college, staff members embrace carpooling as a sustainable transportation solution. By sharing rides, we alleviate traffic congestion, cut carbon emissions, and reduce individual transportation costs.

Carpooling also fosters social connections and strengthens our sense of community. With dedicated resources and incentives, such as informational sessions, we actively support and promote this eco-friendly practice. Together, we're not just commuting, but contributing to a greener, more sustainable future for our campus and beyond.'

Carpooling – For Daily commute all of our Staff Members Obligatorily use CarPool (Shared ride)



Use of Electric Vehicle.

Our institute encourages the use of electric vehicles, leading some students and staff to purchase EV bikes and others to plan for EV cars. We promote sustainability through awareness campaigns and educational initiatives. These efforts aim to foster an eco-friendly campus culture.

- Staff member having EV- Bike



Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's



INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB

DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com



Date: 07/07/2022

Circular

Yearly Tree Plantation Drives

Subject: Annual Tree Plantation Drive

Dear Students, Faculty, and Staff,

Indira Mahavidyalaya is pleased to announce our commitment to increasing green cover through our Annual Tree Plantation Drive. This initiative is part of our broader efforts to promote environmental sustainability and enhance the natural beauty of our campus and surrounding areas.

Details of the Initiative:


- **Venue:** College Grounds and Surrounding Areas
- **Event Timing:** The tree plantation drive will take place annually, involving the planting of saplings across various locations on our campus and in nearby regions.
- **Participation:** We invite students, faculty, and staff to actively participate in this meaningful event. Your involvement is crucial in making our campus greener and contributing to a healthier environment.

We look forward to your enthusiastic participation in the upcoming tree plantation drive. Together, we can make a lasting impact on our environment and foster a sustainable future.

Thank you for your commitment to this cause.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB, DIST. YAVATMAL

Tree Plantation Programme



04/07/2019

12:30 PM

Organized by

NSS Unit,

Indira Mahavidyalaya, Kalamb,

Dist. Yavatmal

Venue : Indira Mahavidyalaya,

Kalamb,

Dist. Yavatmal



Tree Plantation Drive Conducted by NSS Unit

लोकमत

पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबः पर्यावरण संवर्धनासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेचे जोरदार प्रदर्शन करण्यासाठी, एनएसएस युनिटने, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यशस्वीपणे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरण संवर्धनामध्ये शाश्वत पद्धती आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या पर्यावरण जागरूकता उपक्रमाचा हा कार्यक्रम महत्त्वाचा भाग होता. कार्यक्रमाने उत्साही सहभागींना आकर्षित केले, ज्यात एनएसएस स्वयंसेवक आणि स्थानिक समुदाय सदस्य होते, ते सर्व त्यांचे स्थानिक वातावरण सुधारण्यासाठी समर्पित होते. कार्यक्रमाची सुरुवात एका संक्षिप्त अभिमुखता सत्राने झाली, ज्यामध्ये सहभागींना इवामान बदलाचा सामना करण्यासाठी, इवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वैविध्याचे ताला चालना देण्यासाठी वृक्ष लागवडीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल शिक्षित केले गेले. एनएसएस युनिटने पुरविलेल्या रोपटी आणि आवश्यक साधनांसह सशस्त्र, गट नियुक्त केलेल्या लागवड क्षेत्रात गेला. अनुभवी स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली, सहभागींनी विविध वृक्ष प्रजातींची काळजीपूर्वक लागवड केली, प्रत्येक रोपटे सुरक्षितपणे जागण्याची आणि वाढण्याची शक्यता वाढवण्यासाठी सुरक्षितपणे ठेवली गेली. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांनी पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि सामुदायिक सहभागाची भावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. डिस्बेगार आणि अधिक शाश्वत वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी सहभागींचे कृतुक केले.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Tree Plantation for Environmental Awareness

In Kalamb, under the leadership of Dr. Pawan Mandavkar, Principal, and NSS Officer Prof. D.S. Patil, the NSS unit organized a successful tree planting program to emphasize their commitment to environmental conservation. This program was part of ongoing efforts to promote sustainable practices and encourage community participation in environmental initiatives. The event attracted enthusiastic participation from NSS volunteers and local community members, all dedicated to improving their local environment. The program began with a brief orientation session, where participants were briefed on the importance of environmental stewardship, improving air quality, and fostering biodiversity through tree planting. Equipped with provided saplings and necessary tools, appointed groups ventured into designated planting areas. Under the guidance of experienced volunteers, participants meticulously planted various species of trees, ensuring each sapling was securely planted to enhance survival and growth prospects. Dr. Pawan Mandavkar and Prof. D.S. Patil expressed their appreciation for the community's commitment to environmental awareness and community involvement, underscoring the importance of creating a greener and more peaceful environment.

Attendance Sheet

Students Name	Signature
Samiksha Dasharath Bhujade	Sbhujade,
Sneha Ganpat Varhade	S. varhade,
Amisha Sanjayrao Dolaskar	A. Dolaskar
Vaishnavi Raghunath Selukar	V. selukar
Nikita Dewanand Bhojar	N. Bhojar
Divya Maroti Bari	D. Bari
Rutuja Gajanan Gautre	R. Gautre
Perna Rajesh Kolhe	Kolhe
Arti Gajanan Domkawale	A. Domkawale,
Puja Gajanan Bhojar	P. Bhojar
Rina Praful Tiwari	Rina Tiwari,
Pratiksha Arvind Pendor	P. Pendor
Prachi Keshav Lokhande	P. K. Lokhande,
Madhuri Shankarrao Jadhao	M. Jadhao


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandekar
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Dondé Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Notice

Date: 12/07/2022

Attention: All Students and Faculty Members

Subject: Attendance Mandatory for Program at Indira Mahavidyalaya Kalamb.

This is to inform all students and faculty members that attendance is mandatory for the following program:

- **Event:** Tree Plantation Programme
- **Venue:** Indira Mahavidyalaya Kalamb
- **Date:** 15/07/22
- **Time:** 1 PM

Your presence at this event is essential as we come together to contribute to environmental conservation and enhance our campus environment through tree planting. Please be punctual and prepared to participate actively in this meaningful initiative.

Thank you for your cooperation and commitment to making Indira Mahavidyalaya Kalamb a greener and more sustainable institution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

Date -15-07-22

Yearly Tree Plantation Drives: Embracing the spirit of conservation, the college organizes yearly tree plantation drives. This initiative not only enhances the aesthetic appeal of the campus but also contributes to mitigating carbon footprint and fostering biodiversity.



इंदिरा महाविद्यालयात रासेयोतर्फे वृक्षारोपण



यवतमाळ ब्युरो. इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर होते. त्यांनी ग्लोबल वार्मिंगचा वाढता प्रादुर्भाव कमी

करण्यासाठी झाडे लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एम. चव्हाण व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. पी. मांडवकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. वाय. लखदिवे, प्रा. एन. व्ही. नरुले, प्रा. डॉ. एम. पी. राखुंडे, प्रा. एस. एस. राऊत, प्रा. सरयू बोंडे, डॉ. सूरज देशमुख, प्रा. एस. आर. जाधव, प्रा. आर. एम. भुरके, नरेश कोकांडे, शरद लोणबळे, हर्षदीप लभाने, बनकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

English version of News

Tree Plantation by NSS at Indira College

Yavatmal: Bureau. A tree plantation program was organized at Indira College, Kalamb under the National Service Scheme (NSS). Various types of trees were planted in the college premises during this event.

NSS volunteers and professors enthusiastically participated in the program. The event was presided over by the college principal, Dr. Pawan Mandavkar. He expressed the opinion that planting trees is essential to reduce the increasing impact of global warming. NSS program officers Dr. D. M. Chavan and Women's Program Officer Dr. V. P. Mandavkar worked hard for the success of the event.

On this occasion, Vice-Principal Prof. S. Y. Lakhdive, Prof. N. V. Narule, Prof. Dr. M. P. Rakhunde, Prof. S. S. Raut, Prof. Sarayu Bonde, Dr. Suraj Deshmukh, Prof. S. R. Jadhav, Prof. R. M. Bhurke, Naresh Kokande, Sharad Lonbale, Harshdeep Labhane, Bankar, non-teaching staff, and students were present.

Dr. Yashwant Moreshwar Dondé Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Notice

Date: 02/09/2021

Attention: All Students and Faculty Members

Subject: Attendance Mandatory for Program at Indira Mahavidyalaya Kalamb.

This is to inform all students and faculty members that attendance is mandatory for the following program:

- **Event:** Tree Plantation & Conservation Programme
- **Venue:** Indira Mahavidyalaya Kalamb
- **Date:** 07/09/21
- **Time:** 1 PM

Your presence at this event is essential as we come together to contribute to environmental conservation and enhance our campus environment through tree planting. Please be punctual and prepared to participate actively in this meaningful initiative.

Thank you for your cooperation and commitment to making Indira Mahavidyalaya Kalamb a greener and more sustainable institution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation & Conservation Programme



Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Tree Plantation & Conservation Programme	NSS Unit	Environmental Awareness	07/09/2021	20

On the 7th of September, 2021, the NSS Unit organized a significant Tree Plantation and Conservation Programme. This event aimed to enhance environmental awareness and contribute to the sustainability efforts within our community. The programme saw the participation of 20 dedicated individuals, including NSS volunteers and local community members. Together, they planted numerous saplings in a designated area, ensuring each plant was properly positioned and supported for optimal growth. The participants also engaged in educational activities, learning about the importance of trees in combating climate change and promoting biodiversity. Through this hands-on experience, participants not only contributed to environmental conservation but also developed a deeper understanding of their role in preserving our planet for future generations. This successful event highlights the power of collective action and community involvement in addressing critical environmental issues.

B. S. S. S.
Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandake
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation

**Indira Mahavidyalaya, Kalamb,
Dist. Yavatmal**

**RAKSHABANDHAN PROGRAMME WITH TREE
FOR ITS CONSERVATION**

**Organized by
NSS Unit,
Indira Mahavidyalaya, Kalamb,
Dist. Yavatmal**

 **Date: 30/08/2022**
Time: 11.00 AM

 **VENUE : IMV Campus, Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**



Tree Preservation through Rakshabandhan Program

इंदिरा महाविद्यालयत झाडांना राखी बांधून संवर्धन



लोक्सूत्र प्रतिनिधी

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे एनएसएस युनिटच्या वतीने "झाडांसाठी राखी बांधून त्यांचे संवर्धन" या अनोख्या कार्यक्रमाचे आचोवन करण्यात आले. सामाजिक जनजागृती योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात समर्थित सहभागींनी भाग घेतला. या अभिनव कार्यक्रमाचा उद्देश पारंपारिक राखी बंधन उत्तम आणि पर्यावरण संवर्धनाचा मजबूत संदेश यांचा सन्मान्य साधणे हा होता. या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींनी झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.

ही प्रतिज्ञा माबंदांच्या रचणालाक आणि आढळतीपूर्व वंशनासाराखीच होती. कार्यक्रमातील सहभागींनी दाखवलेली सक्रियता आणि उत्साहामुळे, पर्यावरण संवर्धनावरून त्यांच्या समर्थनाची प्रतीती आली. "झाडांसाठी राखी बांधून त्यांचे संवर्धन" या कार्यक्रमाचे सांस्कृतिक परंपरेचा सन्मान ठरू केला, तसेच निवर्तणीची एक गहन नावे निर्माण केले. सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या जपणुकीसाठी कुतिसील पावले उचलण्यास प्रवृत्त केले. हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाची सज्जावटारी आणि निवर्तणीसाठी बचनबद्धता निर्माण करण्यात यशस्वी झाला. प्राचार्य डॉ. पवन मंडवकर आणि एनएसएस अधिकाारी प्रा. प्रशांत जबाडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यामुळे इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे पर्यावरण जनजागृतीच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले गेले.

English version of News

Loksutra

Tree Conservation by Tying Rakhis at Indira College

Kalamb: Indira College, Kalamb, under the auspices of the NSS unit, organized a unique program titled "Tying Rakhis to Trees for Conservation." Dedicated participants took part in this event, organized under the Social Awareness Plan. The aim of this innovative program was to integrate the traditional Rakhi festival with a strong message of environmental conservation. Participants pledged to protect and conserve trees by tying rakhis to them.

This pledge was akin to the protective and caring bond between siblings. The enthusiasm and active participation of the attendees demonstrated their dedication to environmental conservation. The "Tying Rakhis to Trees for Conservation" event honored cultural traditions and fostered a profound connection with nature. It motivated participating students to take proactive steps in preserving the environment. The program successfully instilled a sense of responsibility and commitment to nature conservation. Under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade, the event was successfully conducted. Thus, Indira College, Kalamb, took a significant step towards environmental awareness.



English version of News

Amravati Yavatmal Darshan Special

Indira College's Tree Conservation Initiative by Tying Rakhis to Trees

Taluka Representative/Amravati Darshan, Kalamb: Indira College, Kalamb, organized a unique program under the NSS unit called "Tying Rakhis to Trees for Conservation." This event, held as part of the Social Awareness Plan, saw the participation of 18 dedicated individuals. The aim of this innovative program was to blend the traditional Rakhi festival with a strong message of environmental conservation. Participants pledged to protect and conserve trees by tying rakhis to them, symbolizing a protective and caring bond similar to that between siblings.

The enthusiasm and active participation of the attendees demonstrated their commitment to environmental conservation. The "Tying Rakhis to Trees for Conservation" event honored cultural traditions while fostering a profound connection with nature. It motivated students to take active steps in preserving the environment. The program successfully instilled a sense of responsibility and commitment to nature conservation. The event was successfully conducted under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade, marking a significant step towards environmental awareness at Indira College, Kalamb.

Attendance Sheet

- उपाश्रयिती पत्रक -		
अ. क्र.	निम्नाश्रयिती पूर्ण नाव	सही
1)	कु. किरण झ. वाजबाडे	Wankhale
2)	कु. प्रभाषी व. कोन्जेवाड	Konjewad
3)	कु. मधुरी म. भावे	Madhure
4)	कु. राजल वि. डिनेकर	Dinekar
5)	कु. वर्षा विद्वयराव राखुडे	V. V. Paul
6)	कु. शिवती प्रमोद गायकवाड	Gaykewad
7)	कु. भाशाबा सुवेशराव गायकवाड	Saikumar
8)	कु. पुनम मणिकुमार खैरगुड	Khairgud
9)	कु. दिव्या भरतराव आवेंकर	Ambedkar
10)	कु. मेधा अरुणराव कडकर	Nadkarni
11)	कु. तेजस्विनी भारोतराव शिखले	Tej
12)	स्वप्ना मनोहरराव रेडे	M. Renge
13)	आकाश अशोकराव चापले	Ahalkute
14)	तेजस्विनी भारोतराव शिखले	Tej
15)	मेधा अरुणराव कडकर	Nadkarni

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation	NSS Unit	Social Awareness	30/08/2022	15

On August 30, 2022, the NSS Unit organized a unique Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation under the Social Awareness scheme, involving 18 dedicated participants. This innovative event aimed to blend the traditional celebration of Rakshabandhan with a strong message of environmental conservation. The programme encouraged participants to symbolically tie rakhis around trees, signifying a pledge to protect and nurture them, much like the protective and caring bond between siblings.

The active involvement and enthusiasm of the 15 participants highlighted the community's dedication to environmental conservation. This Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation not only celebrated a cultural tradition but also fostered a deeper connection with nature, encouraging participants to take actionable steps towards preserving the environment. The event successfully instilled a sense of responsibility and stewardship for nature, marking a meaningful and innovative approach to environmental awareness.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

**INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB, DIST. YAVATMAL**

Tree Plantation Programme



22 SEPTEMBER , 2022 | 12 NOON- 01:00 PM

Organized by

**Department of Geography,
Indira Mahavidyalaya, Kalamb,**

**VENUE : IMV Campus, Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**



Tree Plantation by Particeipants

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे भूगोल विभागाने पर्यावरण जनजागृती योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी, ज्यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्वयंसेवकांचा समावेश होता, यांनी पर्यावरण संवर्धनाच्या सामायिक बांधिलकीसह सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमांमुळे केवळ महाविद्यालयाच्या परिसरातील हरित क्षेत्र वाढले नाही तर सहभागी व्यक्तींमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण झाली. वृक्षारोपण क्रियाकलापांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना पर्यावरणीय संतुलन राखण्यात झाडांचे महत्त्व समजले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या प्रयत्नांना चालना देण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. प्रशांत जवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आणि भविष्यातील पर्यावरणीय नेतृत्वासाठी एक आदर्श तयार करण्यात आला.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Lokmat News Network

Kalamb: The Geography Department at Indira College, Kalamb, organized a tree plantation program under the Environmental Awareness Plan. Participants, including students, professors, and volunteers, took part in this program with a shared commitment to environmental conservation. The tree plantation initiative not only increased the green area within the college campus but also instilled a sense of environmental responsibility among the participants. Through their active participation in the tree planting activities, students and professors understood the importance of trees in maintaining ecological balance. They pledged to continue their efforts towards environmental protection. The event was organized under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade. The tree plantation program marked a significant step towards environmental conservation and set an example for future environmental leadership.

Attendance Sheet

उपस्थिती पत्रक		
विराथाचि नाव	वर्ग	सहो
Maheshwani D. Kamalake	B.Sc. I	Prabhu
Prajakta S. zoting	B.Sc I	P. zoting
vaishnavi k Dhanskar	B.SCI	Dhanskar
Aniket R. Bhansrokar	B.com II	Aniket
Rashan S. salmae	B.com II	(Rsalmae)
Vijay P. Tandulkar	B.com II	Vijay
Sury V. Raut	B.com II	Sury
Saurav R. Patil	B.com II	Saurav
Rupesh V. Bawane	B.com II	Rupesh
Saurav D. Jath	B.com II	Saurav
Ajay S. chandekar	B.com II	Achann
Syed Ahsan Syed Ahsan	B.SCI	Ahsan
Wasimuddin F. Sheek	B.SCI	Wasim
Rina Prakashrao Wadkar	M.A.I (2nd sem)	Radikar

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Tree Plantation Programme	Department of Geography	Environmental Awareness	22/09/2022	14

The Department of Geography, in collaboration with the Environmental Awareness scheme, organized a Tree Plantation Programme on September 22, 2022. The event witnessed the active participation of 26 individuals, including students, faculty members, and volunteers, who came together with a shared commitment to environmental conservation.

The Tree Plantation Programme not only contributed to increasing the green cover of the college campus but also served as a platform to instill a sense of environmental responsibility among the participants. By actively participating in tree plantation activities, students and faculty members alike gained practical insights into the importance of trees in maintaining ecological balance and pledged to continue their efforts towards environmental stewardship.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Awareness Programme on Preservation of the Ozone Layer

**Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**

**Awareness Programme on
Preservation of the Ozone Layer**



DATE: 16/09/2019

01:30 PM

Organized by

NSS Unit,

Indira Mahavidyalaya, Kalamb,

Dist. Yavatmal

Venue :Seminar Hall, Indira Mahavidyalaya,

Kalamb,

Dist. Yavatmal



Participants Understanding the Importance of the Ozone Layer

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालयातील एनएसएस युनिटने प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा.डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ओझोन थर जतन करण्याबाबत जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. हा उपक्रम आपल्या ग्रहाच्या वातावरणाचा एक मूलभूत घटक असलेल्या ओझोन थराच्या संरक्षणाच्या महत्त्वपूर्ण महत्त्वाविषयी सहभागींना शिक्षित आणि संवेदनशील बनवण्याचा उद्देश सामाजिक जागरूकता योजनेचा एक भाग आहे. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांनी सहभागींच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे जतन करण्यासाठी सामूहिक कृतीच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. त्यांनी शाश्वत पर्यावरणीय पद्धती चालविण्यामध्ये शिक्षण आणि जागृतीच्या भूमिकेवर भर दिला.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Lokmat News Network

Kalamb: The NSS unit of Indira College, under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. D.S. Patil, organized an awareness program on the preservation of the ozone layer. This initiative, as part of a social awareness plan, aims to educate and sensitize participants about the critical importance of protecting the ozone layer, a fundamental component of our planet's atmosphere. Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. D.S. Patil appreciated the active participation of the students and reiterated the importance of collective action to preserve our planet for future generations. They emphasized the role of education and awareness in promoting sustainable environmental practices.

Attendance Sheet

उपाख्येती पत्रक		
अ.क्र.	विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव	सही
1	कु. किशोरी नामदेवराव डडमाल	Badmal
2	कु. चैतान्नी अंबडराव वडकर	Chaitan
3	कु. निता झोनेवरराव मडारी	Nitambar
4	कु. रमीमा हनुमंतराव ठोडपे	Ramima
5	कु. कशिष्णु नाशायणराव छिन्हाळे	K. N. Chhinhale
6	कु. रेणुका अनुपराव उषलवार	R. A. Ushalwar
7	कु. अश्लिषी अशोळ शीयाम	Ashli
8	कु. रुमाना रऊफ शेख	Rumana
9	कु. दिक्षा निकळठराव चांदोरे	Diksha
10	कु. किशण दळुजी बामेकर	Kishan
11	कु. प्रतिक्षा गजाननराव रामगडे	Pratishtha
12	कु. हिना गुलाबराव ठोकडे	Hina
13	कु. पुष्पलती प्रफुल्लराव यादव	P. K. Yadav
14	कु. पवन मधुकरराव पोळे	P. K. Pote
15	कु. आकाश अशोकराव गायकवास	A. K. Gaiykar
16	कु. विशाल गजाननराव डुकरे	Vishal
17	कु. सागर शंभूराव गुनवरे	Sagar
18	कु. निनेंद्र बाबाशक्ती रावडे	N. N. Raut
19	कु. अश्विनी हनुमंतराव शंभूराव	Ashwini
20	कु. किशोर दादारावजी कालेकर	Kishor
21	कु. आशिषिनी अशुभाकरराव पाळुंठे	Ashishini
22	कु. शर्मिष्ठा शंभूरावजी शीराम	Sharmista

23	कु. अचिन रामदासजी शरुंडे	Achint
24	कु. चंद्रान्त वि. मरुतुळी	Chandrant
25	कु. दिदीपत र. र. 2014	D. D. R.

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Awareness Programme on Preservation of the Ozone Layer	NSS Unit	Social Awareness	16/09/2019	25

On September 16th, 2019, the NSS Unit organized an insightful event titled "Awareness Programme on Preservation of the Ozone Layer" as part of the Social Awareness scheme. This initiative aimed to educate and sensitize participants about the importance of protecting the ozone layer, a crucial component of our planet's atmosphere. The event saw active participation from 25 individuals who were eager to learn about environmental issues and contribute to global sustainability efforts.

The program began with an informative session led by an environmental expert who provided an in-depth overview of the ozone layer's role in shielding the Earth from harmful ultraviolet (UV) radiation. The speaker explained the causes and consequences of ozone layer depletion, emphasizing the significance of the Montreal Protocol and global efforts to phase out ozone-depleting substances (ODS). Participants were engaged through a Real-world examples of how communities and countries have successfully reduced their ODS emissions were showcased, providing practical insights and inspiring the audience to take action in their daily lives. The event not only provided valuable knowledge but also inspired collective action towards preserving our planet for future generations.

B. S. S. S.

Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandate

PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Disable-Friendly Barrier-Free Environment

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website – www.indiramahavidyalaya.com

Report of Disable-Friendly Barrier-Free Environment

Introduction:

The college is dedicated to providing an inclusive campus that accommodates individuals with disabilities. Over the past few years, the college has implemented various infrastructure improvements, such as ramps and handrails, to facilitate easy movement for people with mobility challenges.

Supportive Examination Environment:

The college provides scribes for examination (if required) to students with disabilities and extra time during exams, aligning with university guidelines, to ensure they have ample opportunity to showcase their knowledge and skills.

Accessible Toilets:

The college has made provisions for accessible toilet facilities on the ground floor to ensure that disabled students can meet their personal needs comfortably and independently.

A More Inclusive Campus:

The college, in creating a barrier-free campus, has made it easy for individuals with disabilities to navigate our facilities. These enhancements not only reflect our commitment to diversity but also contribute to a more equitable and just society. By providing an accessible and inclusive environment, we promote equal opportunities for all, reinforcing our commitment to fairness and inclusivity.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- Ramp for Divyangjans for Exam Hall Entry



- Ramp for Divyangjans for Office Entry



- Ramp for Divyangjans for College D Block Entry



- Restroom for Divyangjans



- Restroom for Divyangjans



- Ramp and Rails to Assist Divyangjans to Toilet



- **Toilets for Divyangjans**



- **Toilets for Divyangjans**



- **Wheelchair for Divyangjans**



Provision of Scribes to Assist Handicapped Students

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE



Official Publication of Sant Gadge Baba Amravati University

PART ONE

(Extra - Ordinary)

Tuesday, the 26th June, 2018

Direction

No. : 32/2018

Date : 26.6.2018

Subject:- Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.

Whereas, the Ordinance No.6 and Ordinance No.18/2001 are in existence in respect of providing facilities and concessions for physically disabled students.

And

Whereas, the Government of Maharashtra, Department of Higher and Technical Education had issued G.R. dated 4th of March, 2017 in respect of facilities exemptions for physically disabled students.

And

Whereas, the Management Council in its meeting held on 2.6.2018 vide item No.86 has accepted the afore mentioned G.R. along with the report of committee appointed by Hon'ble Vice-Chancellor and directed to issue direction in this regard,

And

Whereas, the above said provisions are to be regularized by amending respective ordinances,

And

Whereas, aforesaid provisions are to be implemented from the Academic session 2018-19.

And

Whereas, making amendments to concerned ordinance is time consuming process ,

Now, therefore I, Dr. Murlidhar Chandekar, Vice-Chancellor, Sant Gadge Baba Amravati University, Amravati in exercise of powers conferred upon me under Sub-section (8) of Section 12 of the Maharashtra Public Universities Act,2016 do hereby direct as under-

- 1) This direction may be called, "**Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.**"
- 2) This direction shall come into force from the date of its issuance.
- 3) The following shall be the provisions for providing facilities, exemptions, concession for physically disabled students.
 - i) Principal of the respective affiliated college should prepare 'Disabled friends group' of minimum 10 friends out of which disabled students will select one of them who is willing to act as a writer for him/her. He can also select writer of his/her own choice.
 - ii) Examination centre will be the same college or nearer college to his/her house.
 - iii) Answer Books will be stamped as PWD and the necessary separate arrangements be made for evaluation.
 - iv) Differently abled students of all categories will be given additional 20 minutes per hour. besides the stipulated time span.
 - v) Marks should not be deducted for any types of grammatical or technical mistakes at the time of evaluation.
 - vi) Attendance is not mandatory for appearing in the university examinations.
 - vii) All other facilities are applicable as per this direction and guidelines given in the Maharashtra Government Resolution miscellaneous no.2016 No.302 dated 4th of March,2017.
 - viii) This direction provides 3% grace marks of the total marks (aggregate) in one subject for "Head passing written examination, oral /viva, practical, research project etc." or by divisions to the rest of the followings heads.
 - a) Fixed the 3% marks of the total (aggregate).
 - b) Add marks to the subject with least or minimum marks obtained, first and thereafter, second, Third, fourth and so on to the subjects in order of lower marks till the 3% of marks.
 - c) If needed, the marks as per the earlier ordinances (1/1985 and 18/2001) shall be awarded to the disabled candidates.

Date : 26.6.2018

Sd/-
(Dr.Murlidhar Chandekar)
Vice-Chancellor,
Sant Gadge Baba Amravati University

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE - 2018 - PART ONE - 77

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE



Official Publication of Sant Gadge Baba Amravati University

PART ONE

(Extra - Ordinary)

Tuesday, the 26th June, 2018

Direction

No. : 32/2018

Date : 26.6.2018

Subject:- Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.

Whereas, the Ordinance No.6 and Ordinance No.18/2001 are in existence in respect of providing facilities and concessions for physically disabled students.

And

Whereas, the Government of Maharashtra, Department of Higher and Technical Education had issued G.R. dated 4th of March, 2017 in respect of facilities exemptions for physically disabled students.

And

Whereas, the Management Council in its meeting held on 2.6.2018 vide item No.86 has accepted the afore mentioned G.R. along with the report of committee appointed by Hon'ble Vice-Chancellor and directed to issue direction in this regard,

And

Whereas, the above said provisions are to be regularized by amending respective ordinances,

And

Whereas, aforesaid provisions are to be implemented from the Academic session 2018-19.

And

Whereas, making amendments to concerned ordinance is time consuming process ,

Now, therefore I, Dr. Murlidhar Chandekar, Vice-Chancellor, Sant Gadge Baba Amravati University, Amravati in exercise of powers conferred upon me under Sub-section (8) of Section 12 of the Maharashtra Public Universities Act,2016 do hereby direct as under-

- 1) This direction may be called, "**Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.**"
- 2) This direction shall come into force from the date of it's issuance.
- 3) The following shall be the provisions for providing facilities, exemptions, concession for physically disabled students.
 - i) Principal of the respective affiliated college should prepare 'Disabled friends group' of minimum 10 friends out of which disabled students will select one of them who is willing to act as a writer for him/her. He can also select writer of his/her own choice.
 - ii) Examination centre will be the same college or nearer college to his/her house.
 - iii) Answer Books will be stamped as PWD and the necessary separate arrangements be made for evaluation.
 - iv) Differently abled students of all categories will be given additional 20 minutes per hour. besides the stipulated time span.
 - v) Marks should not be deducted for any types of grammatical or technical mistakes at the time of evaluation.
 - vi) Attendance is not mandatory for appearing in the university examinations.
 - vii) All other facilities are applicable as per this direction and guidelines given in the Maharashtra Government Resolution miscellaneous no.2016 No.302 dated 4th of March,2017.
 - viii) This direction provides 3% grace marks of the total marks (aggregate) in one subject for "Head passing written examination, oral /viva, practical, research project etc." or by divisions to the rest of the followings heads.
 - a) Fixed the 3% marks of the total (aggregate).
 - b) Add marks to the subject with least or minimum marks obtained, first and thereafter, second, Third, fourth and so on to the subjects in order of lower marks till the 3% of marks.
 - c) If needed, the marks as per the earlier ordinances (1/1985 and 18/2001) shall be awarded to the disabled candidates.

Date : 26.6.2018

Sd/-
(Dr.Murlidhar Chandekar)
Vice-Chancellor,
Sant Gadge Baba Amravati University

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE - 2018 - PART ONE - 77

Part A

Policy Document on Green Campus or Plastic Free Campus

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

1. Purpose

The purpose of this policy is to reaffirm Indira Mahavidyalaya's ongoing commitment to sustainable energy practices, established over the past years, and to outline the continued guidelines for the use of alternate energy sources and energy conservation measures within the institution. This policy aims to further reduce environmental impact, lower energy costs, and sustain the awareness of energy conservation among students, staff, and faculty.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It encompasses the use of energy resources, the implementation of energy conservation measures, and the maintenance and development of alternate energy systems within the campus.

3. Objectives

- Enhance and expand the use of renewable energy sources.
- Maintain and improve energy efficiency across campus facilities.
- Sustain the reduction of the institution's carbon footprint.
- Promote ongoing responsible energy use among the campus community.
- Integrate energy conservation practices into routine operations.

4. Achievements Over the Years

Since the implementation of our energy policy years ago, Indira Mahavidyalaya has achieved significant milestones in energy conservation and renewable energy utilization:

6. Solar Energy Utilization:

Solar Panels: Installed and operated a 4 kW solar panel system, generating a substantial portion of our electricity needs and contributing to the reduction of our carbon footprint.

Performance Metrics: Consistently achieved operational efficiency, contributing to a Sizable reduction in grid electricity consumption.

7. Natural Lighting:

Large Windows: Designed and utilized in existing and new constructions to maximize natural sunlight, significantly decreasing reliance on artificial lighting during daytime hours.

8. Energy-Efficient Equipment:

Energy-Efficient Fans: Deployed across campus, resulting in a measurable reduction in electricity usage for cooling.

9. Alternative Backup Power:

LPG Gas-Powered Generator: Successfully utilized as an eco-friendly backup power source, supplemented by inverters to ensure uninterrupted power supply.

10. Awareness and Behavioral Measures:

Signboards: Installed throughout the campus, effectively encouraging the campus community to turn off lights and fans when not in use, promoting energy-saving behaviour.

5. Policy Statements

6. Solar Energy Utilization:

Maintenance and Expansion: The 4 kW solar panel system will continue to be maintained for optimal performance. Future expansions will be considered based on energy needs and technological advancements.

Solar Integration: New buildings and facilities will continue to include provisions for integrating solar energy solutions to support the institution's energy goals.

7. Maximizing Natural Light:

Design and Renovation: Future construction and renovation projects will prioritize designs that maximize natural light to reduce dependence on artificial lighting.

Daylight Utilization: Encourage scheduling of activities that align with natural light availability to further reduce energy consumption.

8. Energy-Efficient Appliances:

Upgradation: Continuous replacement of outdated equipment with energy-efficient alternatives as part of the institution's commitment to energy conservation.

Purchasing: Maintain the preference for energy-efficient products during procurement processes to ensure sustainability.

9. Backup Power Sources:

Generator: Continue the eco-friendly use of the LPG gas-powered generator, ensuring compliance with environmental standards and regular maintenance.

Inverter Maintenance: Keep inverters well-maintained and operational to provide efficient backup power during outages.

10. Awareness and Behavioral Measures:

- **Campaigns and Training:** Continue conducting regular campaigns and training sessions to educate the campus community on energy conservation practices.
- **Visual Reminders:** Maintain and update visual signboards and other reminders to reinforce energy-saving behaviors among the campus community.

6. Responsibilities

Facilities Management: Responsible for the ongoing maintenance of all energy systems, including solar panels and backup generators, ensuring their efficiency and effectiveness.

Campus Community: Expected to adhere to this policy and actively participate in energy conservation efforts.

7. Monitoring and Reporting

Regular Audits: Conduct energy audits to assess energy usage and identify areas for further improvement.

8. Policy Review

This policy is reviewed to ensure its relevance and effectiveness. Updates are made as needed to incorporate new technologies and practices or address any identified shortcomings.

9. Compliance

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Management of the Various Types of Degradable and Non-Degradable Waste

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on Management of Degradable and Non-Degradable Waste

1. Purpose

This policy document reaffirms Indira Mahavidyalaya's enduring commitment to effective waste management practices that have been in place for many years. It outlines the established guidelines for managing degradable and non-degradable waste, aimed at promoting environmental sustainability, optimizing recycling efforts, and maintaining campus cleanliness.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It covers the generation, segregation, disposal, and recycling of all degradable and non-degradable waste produced within the campus.

3. Objectives

- Sustain responsible waste segregation and disposal practices.
- Enhance and expand recycling and composting efforts.
- Minimize the generation of non-degradable waste.
- Foster ongoing awareness of proper waste management within the campus community.
- Maintain and improve a clean and litter-free campus environment.

4. Achievements and Established Measures

Indira Mahavidyalaya has consistently implemented and refined the following waste management measures over the years:

5. Waste Segregation and Disposal:

Strategically Placed Dustbins: Large dustbins are located throughout the campus to facilitate proper waste segregation into degradable and non-degradable categories.

Effective Segregation: Dustbins are color-coded for clarity and ease of use: green for degradable waste and blue for non-degradable waste.

6. Composting:

Composting Pits: Our composting system efficiently recycles degradable waste, converting it into nutrient-rich compost used for campus landscaping.

Compost Utilization: The compost generated has significantly reduced the need for chemical fertilizers in maintaining our green spaces.

7. Non-Degradable Waste Management:

Recycling Initiatives: We have established partnerships with local recycling facilities to ensure proper processing of non-degradable waste, consistently reducing our landfill contributions.

Plastic Reduction: Long-standing efforts to minimize single-use plastics have significantly reduced non-degradable waste generation on campus.

8. Awareness and Behavioral Measures:

Signboards: Long-standing signboards across the campus promote responsible waste segregation, discourage plastic use, and advocate for a litter-free environment.

No Littering Policy: A strictly enforced no-littering policy has been maintained, supported by regular educational campaigns and monitoring.

5. Policy Statements

6. Waste Segregation and Disposal:

Continuous Maintenance: Large dustbins will continue to be regularly emptied and maintained. We will ensure dustbins are clearly marked and conveniently located to support effective waste disposal.

Enforcement of Segregation: We will sustain enforcement of waste segregation through regular checks and educational initiatives, ensuring compliance with waste management practices.

7. Composting:

Composting Management: Composting pits will be regularly monitored and managed to ensure effective decomposition of organic waste.

Ongoing Application: Compost produced will continue to support landscaping and gardening, integrated into soil management practices for campus maintenance.

8. Non-Degradable Waste Management:

Recycling Practices: We will sustain and enhance partnerships with recycling facilities, aiming to expand recycling efforts and reduce contributions to landfills.

Ongoing Plastic Reduction: Continue promoting alternatives to single-use plastics and reducing non-degradable materials within the campus.

9. Awareness and Behavioral Measures:

Educational Campaigns: Regular campaigns, workshops, and seminars will continue to educate the campus community about the importance of proper waste management.

Signboard Updates: Maintain and regularly update signboards to provide current and actionable messages regarding waste segregation, anti-littering, and environmental responsibility.

10. Compliance and Monitoring:

Regular Inspections: We will conduct periodic inspections to ensure adherence to waste segregation and disposal guidelines, addressing any non-compliance promptly.

Feedback Mechanism: A system will remain in place for reporting and addressing any waste management concerns from the campus community.

6. Responsibilities

- **Campus Community:** Expected to adhere to this policy, participate in waste segregation efforts, and follow the no-littering guidelines.

7. Policy Review

This policy is reviewed annually to ensure continued relevance and effectiveness. Updates will be made as necessary to incorporate new technologies, best practices, or to address any identified shortcomings.

8. Compliance

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on Prevention Single-Use Plastics

Preface

The use of single-use plastic items by stakeholders is harmful to the environment, public health, and society's welfare. The production and distribution of single-use plastics deplete natural resources and contribute to greenhouse gas emissions. The institution is promoting systematic campaign to reduce the usage of plastic, especially single-use plastic.

- Single-use plastics are banned in canteens and all premises of the college.
- Littering of plastic bags and bottles within the college grounds and premises is strictly prohibited.
- Awareness sessions, training programs, and workshops are conducted to educate stakeholders about the harmful impacts of single-use plastics.
- Students, faculty, and administrators are encouraged to avoid bringing non-biodegradable plastic items to the institution.
- Students are sensitized their households about the harmful effects of plastics and strive to make their households "plastic-free."
- All departments/offices practiced to avoid the use of plastic water bottles and encourage alternative solutions like jute files, paper folders, cloth bags, and paper bags.
- Environment-friendly cups and plates are provided for serving food during various and association programs.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist.Yavatmal

Water Conservation

Policy on Water Conservation

1. Purpose

This policy document affirms the long-standing commitment of Indira Mahavidyalaya to water conservation, detailing the initiatives and practices that have been in place for several years. The policy aims to promote the efficient use of water resources, minimize water wastage, and uphold effective water management practices, thereby supporting our mission for environmental sustainability and responsible natural resource stewardship.

2. Scope

This policy applies to all members of Indira Mahavidyalaya, including students, faculty, staff, and visitors. It encompasses all activities related to water usage, conservation practices, and the ongoing maintenance of water management systems within the campus.

3. Objectives

- Continue promoting the efficient use and conservation of water resources.
- Sustain and improve water management practices across campus facilities.
- Maintain reductions in water wastage and enhance water recycling efforts.
- Keep increasing awareness of water conservation among the campus community.
- Further integrate water-saving measures into routine operations and campus maintenance.

4. Achievements and Current Measures

Indira Mahavidyalaya has successfully implemented a range of water conservation measures over the years:

6. Water Storage and Seepage:

Large Reservoir: Our longstanding reservoir effectively stores water, allowing for natural seepage that replenishes groundwater levels. This system has been a cornerstone of our water conservation strategy.

Performance Impact: This measure has substantially contributed to the groundwater recharge, supporting campus water needs during dry periods.

7. Runoff Management:

Trenches: Established to obstruct and manage water runoff, these trenches facilitate groundwater recharge and mitigate soil erosion.

Long-Term Impact: Trenches have proven effective in reducing water runoff and preserving soil quality over the years.

8. Rainwater Harvesting:

Collection System: Our efficient rainwater harvesting system collects rainwater from building rooftops, channelling it via long pipelines to the reservoir. This system has significantly supplemented our water supply.

Efficiency Record: Over the years, the system has consistently captured a considerable amount of rainwater, reducing dependency on external water sources.

9. Water Usage Awareness:

Signboards: Displayed across the campus for many years, these signboards have successfully raised awareness about water conservation and helped prevent wastage.

Behavioral Impact: Persistent visibility of these reminders has fostered a culture of responsible water use among the campus community.

10. Summer Watering Methods:

Drip Bottles: Utilized near tree roots during summer for efficient water delivery, minimizing evaporation and ensuring optimal water usage.

Ongoing Practice: This method has been a consistent part of our tree and plant care during dry seasons, contributing to water efficiency.

5. Policy Statements

6. Water Storage and Seepage:

Maintenance and Monitoring: Continue regular maintenance of the reservoir to ensure its capacity and efficiency. Periodic monitoring will assess seepage rates and the impact on groundwater recharge.

Enhancement Opportunities: Explore opportunities to enhance the reservoir's capacity and efficiency based on evolving water needs and environmental conditions.

Open well – The Water table level is observed visually through in Campus Open-well.

7. Runoff Management:

Trench Maintenance: Maintain and periodically review the trenches to ensure they continue to effectively manage runoff and support groundwater recharge.

8. Rainwater Harvesting:

System Maintenance: Ensure the rainwater harvesting system remains in optimal working condition through regular inspection and maintenance.

9. Water Usage Awareness:

Educational Campaigns: Continue and enhance educational campaigns to keep the campus community informed about water conservation practices.

10. Summer Watering Methods:

Drip Irrigation: Sustain the use of plastic drip bottles and consider adopting advanced drip irrigation systems for improved efficiency during dry periods.

6. Responsibilities

Facilities Management: Responsible for the ongoing maintenance of water storage systems, runoff management features, and the rainwater harvesting system. Ensures the proper functioning of all water conservation technologies.

Campus Community: Expected to adhere to this policy and actively participate in water conservation efforts.

8. Policy Review

This policy is reviewed annually to ensure its relevance and effectiveness. Updates are made as necessary to incorporate new technologies and best practices or address any identified shortcomings.

9. Compliance

Non-compliance with this policy will be addressed by the administration, with corrective actions taken as necessary. Persistent non-compliance may result in disciplinary actions according to the institution's regulations.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Green Campus Initiatives

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshani Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy on Green Campus and Plastic-Free Campus

The Green Campus and Environment Policy at institute, is an initiative that promotes eco-friendly and sustainable practices both on and off campus. It provides an opportunity for the institution to lead the way in transforming its environmental culture by instilling environmental ethics among faculty, employees, and other stakeholders. In addition to this the college is located two and half kilometers away from the main city, hence the pollution free environment is maintained.

The policy aims to create a clean and green campus by adopting environmental friendly practices among students' employees other stakeholders, while respecting the diverse natural environment and providing a harmonious habitat for various flora and fauna species. With its abundant flora and fauna, the campus serves as an ideal location for biodiversity studies.

Our campus endeavors to foster eco-consciousness among each generation of students graduating from the institution. A key initiative is to create a plastic-reduced campus to protect the planet. To ensure energy sustainability, the college has transitioned to solar energy. The college employs various strategies outlined below to achieve its environmental goals:

1. **Sustaining Natural Diversity:** Preserve the campus's natural diversity for the benefit of stakeholders and society at large.
2. **Plastic-Free Environment:** Strictly adhere to a plastic-free environment, setting an example for others by reducing plastic consumption, implementing sustainable procurement, waste management schemes, and efficient use of energy and water.
3. **Responsible Waste Management:** Emphasize reuse and recycling practices to ensure responsible waste management.
4. **Energy Efficiency:** Minimize energy consumption and enhance energy efficiency through innovative and far-sighted strategies.
5. **Preservation of Natural Resource:** Protect and conserve existing natural resources, including soil, water, flora, and fauna.
6. **Environmental Education:** Promote environmental awareness and education through curriculum inclusion and sensitization programs.
7. **Organic Farming:** to eliminate the use of chemical pesticides and promote organic farming practices using dry leaf compost mulch and other chemical-free alternatives.
8. **Land Conservation:** Conserve land and enhance productivity through organic farming and other sustainable practices.

9. **Campus Landscaping:** Improve campus landscaping to promote academic tourism and ensure balanced accessibility for visitors.
10. **Water Resource Conservation:** Protect existing water resources, meet the college's water needs, and promote rainwater harvesting.
11. **Building Renovation and Repurposing:** Evaluate and repurpose existing buildings while considering practicality, location, and replacement costs.
12. **Environmentally Responsive Transportation:** Encourage the use of environmentally friendly transportation, such as bicycles, electric vehicles, and carpooling within the campus.
13. **Green Audit:** Conducts regular green audits and measures efficiency, and improve environmental strategies to identify problems,
14. **Campus Design and Community:** Design campus buildings and outdoor spaces to foster discourse, interactions, and a sense of shared community.
15. **Renewable Resources:** Continuously pursue the use of renewable resources and minimize wastage of non-renewable resources.
16. **Greenhouse Gas Reduction:** Implement practices to increase reliability, maintain natural equilibrium, and reduce greenhouse gas emissions.
17. **Environmental Awareness Programs:** Introduce programs to raise environmental awareness among the public, such as campus visits, , bird watching, vermicomposting, and organic farming.
18. **Maximizing Solar Energy:** Increase solar energy production by progressively installing more solar panels in a phased project.
19. **Ecosystem Enhancement:** Collaborate with government schemes to augment the campus ecosystem.
20. **Extending Green Initiatives:** Extend eco-conscious practices to nearby areas and adopted villages by implementing plastic ban, and adopting energy-efficient strategies.
21. **Plastic Reduction:** Minimize plastic usage and promote eco-friendly alternatives as per government directives.
22. **Training and Awareness:** Train employees and students through activities like the "Swachh Bharat Abhiyan"(Cleanliness Drive) conducted by NSS and various departments transforming them into "Go Green Specialists" and partnering to plant trees annually.
23. **Communication and Review:** Communicate the policy to students and employees through internal channels and make it available to all stakeholders on the institutional website. Regular reviews of the Environment and Energy Policy, objectives, and targets will be conducted under the guidance of the Principal.

The college aims to create a greener campus by aligning with these policies. The college is committed to a cleaner environment and encourages the use of bicycles within the campus.

Subale
Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandake
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy Document

Restriction on Entry of Automobiles

Preface

In order to ensure a safe and environmentally friendly ecosystem within the campus, the college restricts automobile entry to the campus as per the regulations of the Government of Maharashtra and institutional regulations. This will help in ensuring a sustainable green campus.

- Students are not allowed to use motorized vehicles inside the college campus.
- Bike races, motor car races or similar activities are not permitted inside the campus
- Vehicles are prohibited during celebrations within the college campus.
- All celebrations in the campus are conducted under the supervision of the Principal or the staff designated by the Principal.
- Designated parking areas are available for student vehicles, and entry beyond those points is strictly prohibited.
- Students are instructed to park their vehicles at the allotted place in parking shed.
- Stunting and racing of vehicles within and in a radius of 200 meters outside the campus are strictly banned.
- Employees are encouraged to use electric vehicles instead of fossil fuel vehicles or carpooling for their commute.
- Parking near the college building is allowed to handicapped students only and they have to park their vehicles at the area allotted.
- Road transport authority rules are applicable outside campus are enforced within the campus.
- Vehicle speeds are limited to 10 km/hr. within the campus.
- Students are strongly advised to use public transport or bicycles for commuting to college, promoting green initiatives and reducing pollution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy Document

Use of Bicycles/ Electric/ Shared Vehicles

Preface

The college promotes shared mobility and clean transportation to ensure environmental sustainability, pollution reduction, energy efficiency, conservation, and a healthy ecosystem. As part of this commitment, bicycles are encouraged within the campus.

Objectives:

- Support the national commitment to reduce greenhouse gas (GHG) emissions.
- Improve air quality and refresh the atmosphere of campus.
- Promote shared mobility and clean transportation.
- Achieve operational efficiency and savings.
- Enhance physical health and general well-being through bicycle usage.
- Strive for a greener campus.

Strategies:

- To restrict fossil fuel-based transportation systems inside the campus.
- Encourage staff and students to use bicycles or shared public transportation or private (Carpooling)

Vehicles:

- Raise awareness among staff and students about the importance of switching to electric vehicles for daily commutes.

By implementing these policies and strategies, the college is committed to creating a green campus, preserving the environment, and inspiring eco-friendly practices among its stakeholders.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Disabled-friendly, Barrier Free Environment

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Policy Document on

Disabled-friendly, Barrier Free Environment

Introduction: Indira Mahavidyalaya Kalamb is dedicated to creating an inclusive and accessible environment for all individuals, including those with disabilities. This policy outlines the measures and facilities in place to support the needs of Divyangjan, ensuring equal access to education, facilities, and opportunities.

Scope: This policy applies to all students, staff, and visitors with disabilities within the premises of college

Facilities and Measures:

5. Ramp Rails:

- All buildings are equipped with ramp rails to facilitate easy access for individuals with mobility challenges.

6. Accessible Restrooms:

- Accessible restrooms are strategically located throughout the campus, designed to meet the needs of individuals with diverse abilities.

7. Scribes for Exams:

- A scribe support system is available to assist students with disabilities during examinations, ensuring equal opportunity and a fair testing environment.

8. Wheelchairs:

- Wheelchairs are provided on-site for individuals with mobility challenges to enhance their mobility within the campus.

Training and Awareness: The institution conducts regular training sessions for faculty, staff, and students to raise awareness about the needs and rights of individuals with disabilities. This includes training on the effective use of facilities such as ramp rails and wheelchairs, as well as providing guidance on scribe support during exams.

Compliance: This policy is in accordance with relevant national and international standards for accessibility and inclusivity.

Feedback Mechanism: An accessible feedback mechanism is established to gather input from Divyangjan individuals regarding the effectiveness of the facilities and services provided.

Review and Revision: This policy is reviewed periodically to ensure its relevance and effectiveness. Necessary revisions are made based on feedback, changing needs, and advancements in accessibility standards.

The college is committed to fostering an environment where Divyangjan individuals can thrive academically, socially, and professionally. By implementing and adhering to this policy, we aim to create a college community that values diversity and ensures equal opportunities for all.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Part B

Geo tagged Photographs of Facilities

Geo-tagged Photographs of Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

- Solar Power Generation Systems (Solar Panels)



- 4 KW solar panel is installed.



- **LPG - Gas Powered Electric Generator - In the Instance of Major Power Failure which emits less pollutant as compared to Diesel Generators**



- **Gas powered Electric Generator is always on Standby**



- **Investors - As a Backup for Short Period Power Failures, Which Are Devoid of Any Pollution During Operation**



- **Large Capacity Invertor**



- Use of Power Efficient LED lights



- LED light fittings in Seminar Hall



- **Led Floodlight**



- **LED Light Fitting**



- Halls and Classrooms are Having Large Windows to Reduce Artificial Light Use.



- Seminar Hall



- **Large Classroom with Large Windows**



- **Classroom with Large Windows**




**Geo-tagged Photographs of
Management of the Various Types of Degradable
and Non-Degradable Waste**


- Large Dustbins are Placed Throughout Campus



- Large Dustbins are Placed Throughout Campus



- **Composting Pits are Constructed for Proper Disposal of Degradable Wastes**




- **Compost Pit is Made for Degradable Wastes**



- Soak - Pit Is Created for Chemical and Hazardous Waste Material



- Various Plastic Free Campus Signboards are Displayed Throughout Campus



- Various Signboards are Displayed Throughout Campus



- **Regular Cleaning Drives are Conducted**



Geo-tagged Photographs for Water Conservation

Large Capacity Water Reservoir is Constructed in College Campus to Store and Increase Ground Water Level



This Reservoir Proved to Replenish Water to Great Extent



Pipelines Taking Water from Roofs to Water Reservoir are Present Making It Efficient in Rainwater Harvesting




Pipelines From all the Rooftop Outlets Are Connected to Water Reservoir



- **Open Well is Present in Campus Which is Also Used for Monitoring Ground Water Level**



- **Trench for Storage and as an Obstacle for Rainwater Runoff**



Geo-tagged Photographs of Green Campus Initiatives

- Sign Boards Indicating to Save Energy Near Electrical Fittings



- Sign Boards Indicating to Save Energy Near Electrical Fittings



- **Parking is Kept Far from College Buildings**



- **Parking is Kept Far from College Buildings**



- **Carpooling for Daily College Commutes**



- **Promotion of Use of Electric Vehicle**



- **Yearly Tree Plantation Drives**



**Geo-tagged Photographs
of
Disabled-Friendly, Barrier Free Environment**

- Ramp for Divyangjans for Exam Hall Entry



- Ramp for Divyangjans for Office Entry

•



- Ramp for Divyangjans for College D Block Entry



- Restroom for Divyangjans



- Restroom for Divyangjans



- Ramp and Rails to Assist Divyangjans to Toilet



- **Toilets for Divyangjans**



- **Toilets for Divyangjans**



- **Wheelchair for Divyangjans**



Part C

Circulars and Report of activities for the Implementation of Initiatives Document

Alternate Sources of Energy and Energy Conservation Measures

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB

DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401
Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade
Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479
E mail - jmykalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com

Date – 15/06/2020

Circular

Subject: Sustainability Initiatives Exercised within Campus

Dear Students, Faculty, and Staff,

As part of our ongoing commitment to sustainability and environmental responsibility, we are pleased to announce several new initiatives aimed at fostering a greener and more sustainable campus. Your active participation and support are essential to the success of these efforts. The details of our sustainability initiatives are as follows:

- 1. Energy Conservation Sign Boards**
Details: Sign boards indicating the importance of saving energy have been installed near all electrical fittings across the campus. These reminders are designed to encourage everyone to switch off lights, fans, and other electrical appliances when not in use.
- 2. Eco-Friendly Parking Policy**
Details: To reduce vehicle emissions and promote a healthier campus environment, parking areas have been designated far from the main college buildings. This measure is aimed at minimizing pollution and encouraging walking.
- 3. Fostering Sustainable Commutes through Staff Carpooling**
Details: We are promoting carpooling among our staff members to reduce the number of vehicles on the road, thereby decreasing our carbon footprint. Staff members are encouraged to participate in this initiative to support sustainable commutes.
- 4. Yearly Tree Plantation Drives**
Venue: College Grounds and Surrounding Areas
Details: As part of our commitment to increasing green cover, we will conduct yearly tree plantation drives. This event will involve planting saplings across the campus and in nearby areas. Students and staff are invited to take part in this important initiative.

Esbarale

Co-ordinator
IQAS
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mankar

PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

General Instructions

- *All students, faculty, and staff are encouraged to actively participate in these initiatives and contribute to making our campus more sustainable.*
- *For the tree plantation drive, participants should register with the event coordinator.*
- *Staff interested in joining the carpooling initiative can contact the administrative office for more details and to arrange carpool groups.*
- *We look forward to your enthusiastic support and participation in these sustainability initiatives. Together, we can make a significant impact on our environment and set an example for future generations.*



P. B. Manjarkar
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date – 13/06/2021

Report on Alternative Energy Sources and Energy Conservation Efforts

Introduction:

Indira Mahavidyalaya, Kalamb acknowledges the significance of alternative energy sources and energy conservation. The college is committed to diversifying energy usage and preserving energy resources. In recent years, concerns about depleting fossil fuels and their environmental impact have prompted us to take action in promoting alternative energy and energy efficiency.

Alternative Energy Sources:

The college has organized various energy-related workshops and programs. The college has installed a 03 KW solar power system, which has significantly reduced dependence on conventional energy sources. Additionally, a LPG-gas Powered Generator as a standby in the emergency coupled with Heavy Invertors as a backup have been installed on the campus. This helps produce less pollution when providing backup power supply.

Energy Conservation Measures:

To reduce energy consumption, the college has adopted energy-efficient measures. The college has replaced conventional light bulbs with long-lasting LED lights, which consume less energy. Energy-efficient we have all our office and academic halls and rooms fitted with Large sized windows, which eventually bring a lot of light which efficiently reduce electricity dependence.

Conclusion:

Indira Mahavidyalaya, Kalamb sets a benchmark in the field of energy conservation through its promotion of alternative energy sources and energy conservation. The college engages in awareness programs, to embrace green energy. This holistic approach not only benefits the environment but also contributes significantly to a more sustainable and energy-efficient future.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- **Solar Power Generation Systems (Solar Panels)**



- **4 KW solar panel is installed.**



- **LPG - Gas Powered Electric Generator - In the Instance of Major Power Failure which emits less pollutant as compared to Diesel Generators**



- **Gas powered Electric Generator is always on Standby**




- **Investors - As a Backup for Short Period Power Failures, Which Are Devoid of Any Pollution During Operation**



- **Large Capacity Invertor**



- Use of Power Efficient LED lights



- LED light fittings in Seminar Hall



- **Led Floodlight**



- **LED Light Fitting**



- Halls and Classrooms are Having Large Windows to Reduce Artificial Light Use.



- Seminar Hall



- Large Classroom with Large Windows



- Classroom with Large Windows



Workshop on Conservation of Energy Resources and Lifestyle of Environment

INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB
DIST. YAVATMAL



LIFESTYLE FOR ENVIRONMENT **One day Workshop**
on
"Conservation of Energy Resources & Lifestyle of Environment"

Saturday 13-05-2023 Time: 10am to 5pm
Place: ICT Hall, Indira Mahavidyalaya Kalamb

Resource Person
Dr. A. R. Patalbansi
Arts and Commerce College Ralegaon

Chief Guest
Dr. Avinash Falke
Arts and Commerce College Ralegaon

Coordinator:
Dr. D. M. Chavhan
Head, Department of Chemistry
Indira Mahavidyalaya, Kalamb

Chairperson:
Prof. P. S. Javade
IQAC Coordinator
Indira Mahavidyalaya Kalamb

 **Principal,**
Dr. P. B. Mandavkar
Indira Mahavidyalaya, Kalamb 

Workshop on Conservation of Energy, Dr. A.R. Patalbansi, 13/05/2023





इंदिरा महाविद्यालयत ऊर्जा संसाधनांचे संवर्धन विषयावर कार्यशाळा

प्रतिनिधि/कळंब

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथील रसायनशास्त्र विभागाने ऊर्जा संसाधनांचे संवर्धन आणि जीवनशैली यावर लक्ष केंद्रित करणारी एक विचारप्रवर्तक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धनाशी संबंधित नाविन्यपूर्ण संशोधन पद्धतींचा शोध घेण्याचे होते. डॉ.ए.आर. पातालबंसी यांनी प्रबोधनपर सत्राचे नेतृत्व केले. कार्यशाळेची सुरुवात रसायनशास्त्र विभागाच्या उद्घाटनपर भाषणाने झाली, ज्यात पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याची तातडीची गरज आहे. डॉ. पातालबंसी यांनी ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणीय जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या, त्यांची प्रासंगिकता आणि नैतिक विचारांवर प्रकाश टाकला. सहभागींनी नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धती यांसारख्या विषयांचा शोध लावला, पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांमध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त केली. डॉ. पातालबंसी यांच्या कौशल्याने आणि आकर्षक वितरणाने सजीव वादविवादांना सुरुवात केली आणि उपस्थितांना संशोधन आणि हस्तक्षेपासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले.

English version of News

Divyamarathi

Workshop on Conservation of Energy Resources at Indira College

Representative/Kalamb

Kalamb: The Chemistry Department of Indira College, Kalamb, organized a thought-provoking workshop focused on the conservation of energy resources and lifestyle. The objective of this workshop was to explore innovative research methods related to environmental conservation. Dr. A.R. Patalbansi led the enlightening session. The workshop began with an inaugural speech from the Chemistry Department, highlighting the urgent need to address environmental challenges and promote sustainable lifestyles. Dr. Patalbansi explained various research methods developed to study energy conservation and environmental lifestyles, emphasizing their relevance and ethical considerations. Participants explored topics such as renewable energy sources, waste management, and sustainable practices, gaining valuable insights into innovative approaches for environmental conservation. Dr. Patalbansi's expertise and engaging delivery sparked lively debates and inspired the attendees to explore new avenues for research and intervention.

National E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development

**NATIONAL E-CONFERENCE ON
ROLE OF CHEMICAL SCIENCES IN SUSTAINABLE DEVELOPMENT**
Organized by
DEPARTMENT OF CHEMISTRY

Late Chindaji Lemaru Parka (Sikhon Prasad Mendh)
INDIRA GANDHI KALA MAHAVIDYALAYA, RALEGAON
DISTRICT YAVATMAL
Affiliated To Sans Gadge Baba Amravati University, Amravati (M.S.)
NAAC Accredited with "B" Grade (CGPA 1.63)
In collaboration with
DEPARTMENT OF CHEMISTRY
INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB, DISTRICT YAVATMAL
Date: 28th April 2022

EMINENT SPEAKERS

 Dr. Anandkumar S. Thakre Principal M.S.P. Arts, Science & E.T.T. College, Nandgaon, Dist. Washi Maharashtra	 Dr. Pravin Desai Assistant Professor Department of Chemistry Jyoti Vastu University, Jalgaon, Gujarat	 Chandrakiran Nethi Assistant Professor GVC, Dhule & Assistant Professor Department of Chemistry Palanpur University, Maharashtra, Tatasaheb	 Dr. Anand S. Bhargava Assistant Professor Department of Chemistry, Widya College, Thaneby, Mumbai, Maharashtra
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ABOUT THE COLLEGE

Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon was established in the year 2006. This college was blessed by the name of Indira Gandhi, the first lady Prime Minister of India. This college is offering undergraduate courses B. Sc. & B. A. The college is accredited by NAAC with 'B' Grade & affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati. The main objective of college is to provide opportunity for good quality of higher education to the rural & tribal students of this region. The college is putting more efforts for all-round development of student's personality through organizing various academic, co-curricular, entrepreneurship & skill-based training programmes. The faculty members of the college are actively involved in project & research work for solving local problems. The college is planning to start PG course in various subjects which will improve the employability of rural & tribal students. Today, college has acquired a prestigious position not only in Ralegaon region, but across the entire Yavatmal district.

ABOUT THE DEPARTMENT OF CHEMISTRY

The department was established in 2010. The department has well equipped laboratory and qualified teaching and supporting staff. It conducts various activities like inter-collegiate quiz competitions, exhibitions, short-term courses, workshops, industrial tours etc. for the development of students' personality and improving their professional skills. The Department is planning to establish research Centre for the Ph.D. research work and research which is useful to local society. The department has waste quality testing and soil testing facility.

देशोन्नती

'इंदिरा गांधी कला महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

देशोन्नती वृत्तसंकलन...

राळेगाव ■ इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे रसायनशास्त्र विभागातर्फे 'रसायन विज्ञानाची शाश्वत विकासामध्ये भूमिका' या विषयावर आभासी पद्धतीने राष्ट्रीय परिषद इंदिरा महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. या परिषदेत विविध राज्यातून संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षण मंत्री वसंत पुरवे यांनी भूषविले. अध्यक्ष भाषणात देशाच्या शाश्वत विकासासाठी रसायनशास्त्र विषयाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संशोधक, शिक्षक व विद्यार्थी यांना शाश्वत विकासासाठी आपले भरीव योगदान द्यावे असे सांगितले व परिषदेला शुभेच्छा दिल्या.

परिषदेचे उदघाट डॉ. ए.एस.

अस्वार, प्राध्यापक व विभाग प्रमुख, रसायनशास्त्र विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी उपस्थितांना रसायनशास्त्र विषयातील संशोधकांनी शाश्वत विकासासाठी केलेल्या भरीव कामगिरीची विस्तृत माहिती दिली. प्राचार्य, डॉ.पि.बी. मांडवकर व डॉ.पी. एस. जवादे यांनी परिषदेचे महत्त्व सांगून परिषदेला शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.संतोष आगरकर यांनी राष्ट्रीय परिषद घेण्यामागचे उद्देश, महत्त्व व महाविद्यालयाने या क्षेत्रात केलेल्या कार्यासंबंधी विस्तृत विवेचन केले. संस्थेच्या सचिव सौ.प्रेमलता पुरवे, उपाध्यक्ष वि.सी.आडे, व सौ.वीरा मांडवकर यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. परिषदेचे समन्वयक, सहा. प्रा. सतीश जाधव, परिषदेचे सचिव, डॉ.दशरथ चव्हाण व सहा. प्रा.विवेक समर्थ यांनी नियोजनपूर्वक परिषदेचे आयोजन केले. (ता.प्र.)

English version of News

National E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development



Deshunnati News Collection



Ralegaon: The Chemistry Department of Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon, in collaboration with Indira College, Kalamb, organized a national conference on "The Role of Chemistry in Sustainable Development" through virtual mode. Researchers, professors, and students from various states participated in large numbers. The event was chaired by the institution's president and former Education Minister Vasant Purke. In his keynote speech, he emphasized the importance of contributions from researchers, teachers, and students working in various fields of chemistry for the country's sustainable development and extended his best wishes to the conference.

Prof. Aswar, Head of the Chemistry Department, Sant Gadge Baba Amravati University, provided extensive information on the significant contributions of researchers in the field of chemistry towards sustainable development. Principal Dr. P.B. Mandavkar and Dr. P.S. Jawade highlighted the importance of the conference and extended their best wishes.


The college principal, Dr. Santosh Agarkar, elaborated on the objectives, importance, and the college's efforts in this field. The institution's secretary, Mrs. Premlata Purke, vice president V.C. Ade, and Mrs. Veera Mandavkar also extended their best wishes for the conference. The conference coordinators, Assistant Professor Satish Jadhav, conference secretary Dr. Dashrath Chavan, and Assistant Professor Vivek Samarth, organized the conference systematically.

E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development




REPORT	
Name of the workshop/ seminar/ conference	National E-Conference on Role of Chemical Sciences in Sustainable Development
Date	28/04/2022
Number of Participants	98
Venue	Virtual Mode
Name of the Resource Persons	<ul style="list-style-type: none"> • Dr. A. S. Aswar Professor & Head, S.G.B.A.U. Amravati • Dr. Priyanka Purohit Professor & Head, Jai Narain Vyas University, Jodhpur • Dr. Anand S. Burange Assistant Professor, Wilson College, Chowpatty, Mumbai • Dr. Chandra Kiran Neella, Assistant Professor, Palamuru University.
<p>Department of Chemistry, Indira Mahavidyalaya, Kalamb in collaboration with Department of Chemistry, Indira Gandhi Kala Mahavidyalaya, Ralegaon organized a one-day National e-Conference on “Role of Chemical Sciences in Sustainable Development” (NCRCSDD)– 2022 on dated 28th April 2022. The conference organized virtually on Google Meet. The conference started with the welcome ceremony and keynote guest sessions followed by Technical Session –I. Technical session-I covered a plenary talk and invited talk. Technical session-II which covered invited talk and paper presentations by the participants. The conference ended around 4.30 pm with the Valedictory function including a feedback session.</p>	
 Co-ordinator IQAC Indira Mahavidyalaya Kalamb	 PRINCIPAL Indira Mahavidyalaya Kalamb Dist. Yavatmal

Workshop on Recent Trends in Energy Conservation



Workshop on Recent Trends in Energy Conservation, Prof. Bhushan Bhati, 25/04/2021



इंदिरा महाविद्यालयत ऊर्जा संवर्धनावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: येथील इंदिरा महाविद्यालयाने ऊर्जा संवर्धना वर केंद्रीत विचारप्रवर्तक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ऊर्जा संवर्धनाच्या क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेणे होते. या कार्यक्रमास प्रा. भूषण भाटी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. संपूर्ण कार्यशाळेत, सहभागींना ऊर्जा संवर्धनातील अलीकडील ट्रेंडचे सर्वसमावेशक विहंगावलोकन केले गेले, जे ग्राउंडब्रेकिंग तांत्रिक नवकल्पनांपासून ते वर्तणुकीतील बदलांपर्यंत पसरलेले आहे. प्रा. भाटी यांच्या सखोल चर्चांमध्ये नूतनीकरणक्षम ऊर्जा उपाय, ऊर्जा-कार्यक्षम पद्धती आणि ऊर्जा प्रणालींमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण यांचा समावेश होता, ज्यामुळे उपस्थितांना विषयाची चांगली माहिती मिळते.

व्यावहारिक प्रात्यक्षिके आणि केस स्टडीने सैद्धांतिक संकल्पनांना बळकटी दिली, कृतीत यशस्वी ऊर्जा संवर्धन उपक्रमांची मूर्त उदाहरणे दिली. प्रा. भाटी यांनी ऊर्जा संवर्धनाच्या व्यावहारिक परिणामांवर दिलेला भर सहभागींच्या मनात खोलवर रुजला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत पद्धती अंमलात आणण्यासाठी कृतीयोग्य धोरणे शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली.

शिवाय, कार्यशाळेतने ऊर्जा संवर्धनाच्या व्यापक सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला, ज्याने हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक स्थिरता वाढवण्यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. उपस्थितांनी स्थानिक आणि जागतिक स्तरावर ऊर्जा-कार्यक्षम उपाय स्वीकारण्याच्या बहुआयामी फायद्यांविषयी मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त केली.

Powered by: erelego.com

English version of News

LOKMAT



Workshop on Recent Trends in Energy Conservation

Lokmat News Network

Kalamb: Indira College in Kalamb organized a thought-provoking workshop focused on energy conservation. The aim of this program was to explore emerging technologies in the field of energy conservation. Prof. Bhushan Chati served as the chief guide for the event. Throughout the workshop, participants were given a comprehensive overview of recent trends in energy conservation, ranging from groundbreaking technical innovations to behavioral changes. Prof. Bhati's in-depth discussion included renewable energy solutions, energy-efficient practices, and the integration of smart technologies in energy systems, providing attendees with a thorough understanding of the topic.

Practical demonstrations and case studies reinforced theoretical concepts, offering tangible examples of successful energy conservation initiatives in action. Prof. Bhati's emphasis on the practical impact of energy conservation deeply resonated with the participants, inspiring them to explore actionable strategies for implementing sustainable practices in their personal and professional lives.

Furthermore, the workshop examined the broader socio-economic and environmental impacts of energy conservation, highlighting its crucial role in combating climate change, reducing greenhouse gas emissions, and enhancing global sustainability. Attendees gained valuable insights into the multifaceted benefits of adopting energy-efficient solutions at both local and global levels.

REPORT	
Name of the workshop/ seminar/ conference	Workshop on Recent Trends in Energy Conservation
Date	25/04/2021
Number of Participants	29
Venue	Virtual Mode
Name of the Resource Persons	Prof. Bhushan Bhati
<p>On April 25, 2021, Indira Mahavidyalaya in Kalamb conducted a transformative virtual workshop titled "Recent Trends in Energy Conservation," with 29 enthusiastic participants joining from various locations. The workshop, held in virtual mode, aimed to explore innovative strategies and emerging technologies in energy conservation under the expert guidance of Prof. Bhushan Bhati.</p> <p>The virtual setting facilitated seamless interaction and engagement, fostering a dynamic learning environment for all attendees. Prof. Bhati, renowned for his expertise in the field, adeptly navigated the digital platform, captivating participants with his insights and knowledge.</p> <p>The workshop commenced with a warm welcome, setting the stage for an insightful exploration of energy conservation trends. Prof. Bhati's presentations were both informative and engaging, covering a wide range of topics including renewable energy sources, energy-efficient technologies, and smart grid systems.</p> <p>Throughout the workshop, participants were exposed to practical demonstrations and case studies, providing tangible examples of successful energy conservation initiatives. Prof. Bhati's emphasis on the practical implications of energy conservation resonated with attendees, inspiring them to explore actionable strategies for implementing sustainable practices in their everyday lives.</p> <p>The Virtual Workshop on Recent Trends in Energy Conservation at Indira Mahavidyalaya, Kalamb, served as a testament to the institution's commitment to promoting environmental consciousness and sustainability in the digital age.</p>	
 Co-ordinator IQAC Indira Mahavidyalaya Kalamb	 PRINCIPAL Indira Mahavidyalaya Kalamb Dist. Yavatmal

Awareness Program on Energy Conservation

**INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB,
DIST. YAVATMAL**

**AWARENESS
PROGRAMME ON
ENERGY
CONSERVATION**

**ORGANIZED BY :
NSS UNIT, INDIRA
MAHAVIDYALAYA, KALAMB,
DIST. YAVATMAL**

20

12:30 PM | **20** | JANUARY
2023

**VENUE : SEMINAR HALL,
INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB,
DIST. YAVATMAL**





English version of News

Divyamarathi

Awareness Program on Energy Conservation

Indira College Kalamb Geography Department organized an awareness program on energy conservation. The program emphasized the importance of energy conservation and outlined a primary plan to raise awareness among school members. The main goal of the event was to increase social awareness about energy conservation and educate school students about energy-saving measures. Participants from various fields of society, teachers, and students took part in the event. The program provided understanding and practical solutions for the importance of energy conservation.

Energy conservation is a crucial effort for our society. The primary objective of energy conservation is to reduce environmental impact by saving energy, minimizing the production of waste documents, and reducing experienced waste. Energy conservation is vital for protecting our environment, as it helps prevent illegal environmental emissions. Thus, energy conservation assists in combating pollution that threatens our environment, providing tangible benefits to our community and nation in terms of resource sustainability and environmental protection.

दैनिक
अमरावती दर्शन **यवतमाळ**
स्पेशल

ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम

तालुका प्रतिनिधि/अमरावती दर्शन
कळंब: इंदिरा महाविद्यालय कळंब येथील भूगोल विभागाने ऊर्जा संवर्धनावर जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाचे महत्व आणि शाळेतील लोकांमध्ये घाटावर करण्याच्या प्रथमिका योजना केली गेली होती. कार्यक्रमाचा उद्दिष्ट ऊर्जा संरक्षणाबद्दल सामाजिक जागरूकता वाढवणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऊर्जा संचयाच्या साधनांची जागरूकता करणे होते. कार्यक्रमा मध्ये समाजाच्या विविध क्षेत्रा मधील सहभागी, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात ऊर्जा संरक्षणाच्या महत्वाची समज आणि वास्तविक उपाय यांचे शिक्षण

मिळाली. ऊर्जा संरक्षण हे आपल्या समाजातील एक महत्वाचे प्रयत्न आहे. ऊर्जा संरक्षणाच्या प्रथमिक उद्दिष्ट अर्थात ऊर्जा संचयाचा प्रयोग करून वातावरणाच्या प्रक्षेपाचा कमी करणे, अपशिष्ट कागदपत्र उत्पादनाचा कमी करणे, आणि अनुभवण्याचा कचरा कमी करणे आहे. ऊर्जा संरक्षण आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे अवैध वातावरणाचे प्रक्षेपण कमी होते. अशा प्रकारे, ऊर्जा संरक्षण हे आपल्या पर्यावरणाच्या अभिजात वाटत असलेल्या प्रदूषणाचा विरोध करण्यात मदत करते आणि आपल्या समुदायात आणि राष्ट्रात शांती आणि संपत्तीच्या साधनांच्या वाटेत येणारा वास्तविक असा आहे.

English version of News

Amravati Darshan Yavatmal Special

Awareness Program on Energy Conservation

Taluka Representative/Amravati Darshan

Indira Mahavidyalaya, Kalamb, organized an awareness program on energy conservation through its Geography Department. The program aimed to highlight the importance of energy conservation and initiate primary plans to instill awareness among the local community within the school. The objective of the program was to increase social awareness about energy conservation and educate students about the benefits of energy-saving practices. Various participants from different sectors of society, including teachers and students, participated in the program. The event focused on imparting understanding of the importance of energy conservation and practical solutions.

Energy conservation is a significant effort within our society. The primary focus of energy conservation includes using energy-saving measures to reduce environmental emissions, minimize the production of waste paper, and reduce landfill waste. Energy conservation plays a crucial role in environmental protection by helping to combat illegal environmental emissions. Thus, energy conservation contributes to reducing pollution that threatens our environment and supports peace and prosperity within our communities and nation.

Attendance Sheet

①	sweety S. Pakhale	Shahate
②	shubhangi nagesh saamji	Samamji
③	Prityanka G. Dhole	Pdhole
④	Aishwarya V. Kadam	Adam
⑤	Damini G. Lorbale	Dorbale Tejaghar
⑥	Pragati S. Waghmore	
⑦	Rutuja B. Raut	Rkaut
⑧	Sakshi R Walde	RWalde
⑨	Rushali K. Shirbhate	Shirbhate
10	Rutika A. Dole	Rutika
11	Rutuja V. Uike	Rutuja
12	Yusra Quazi	Quazi
13	Tejasvini V. Gayakwad	Gayakwad
14	Kajal R. Inalkar	Inalkar

15	Ajay G. Tekam	tekam
16	Ajinkya A. Dhobe	Ahobe Alobe
17	Omkar K. Sobhate	Sobhate Sobhate
18	Shivam D. Shirbhate	Shirbhate Shirbhate
19	Pragati S. Kasar	Kasar Kasar
20	Utkarsha G. Bhojkar	Bhojkar U. Bhojkar
21	Varshnavi Ajay Nandurkar	Nandurkar Nandurkar
22	Shivani Dnyaneshwar Dhote	Dhote Dhote

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Awareness Programme on Energy Conservation	Department of Geography	Environment Awareness	20/01/2023	22

The Department of Geography organized an Awareness Programme on Energy Conservation on January 20, 2023, with the objective of promoting awareness about the importance of energy conservation and sustainable energy practices. The programme aimed to educate participants about the various ways in which they can contribute to conserving energy resources and reducing their carbon footprint.

The Awareness Programme on Energy Conservation witnessed active participation from 22 individuals, including students, faculty members, and community members. Participants gained valuable insights into the importance of energy conservation and practical strategies for reducing energy consumption and promoting sustainability.

B. S. Joshi

Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandake

PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Management of The Various Types of Degradable and Non-Degradable Waste

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 17/06/2020

Circular

To: All Faculty Members, Staff, and Students

Subject: Initiatives for Management of Various Types of Degradable and Non-degradable Waste.

As we reflect on our achievements in waste management, upcoming initiatives aimed at further enhancing our environmental stewardship are:

5. Enhanced Waste Segregation:

- Strengthening segregation practices with designated bins for dry and wet waste.
- Emphasizing compliance with municipal guidelines for efficient recycling.

6. Expansion of Organic Waste Management:

- Optimizing Composting Pit operations to handle increased organic waste.
- Utilizing resulting compost as organic manure for campus gardens.

7. Improvements in Chemical Laboratory Waste Management:

- Enhancing treatment processes to pre-dilute liquid waste with water.
- Ensuring strict adherence to environmental standards for disposal.

8. Strengthening E-Waste Management:

- Continuing partnerships with authorized agencies for e-waste collection and disposal.
- Promoting responsible recycling practices to mitigate environmental impact.

These initiatives underscore our commitment to sustainable practices and responsible waste handling. We encourage everyone's participation in achieving our environmental goals for a cleaner and healthier campus.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshani Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 17/06/2022

Report on Management of the various Types of Degradable and Non-degradable Waste

Indira Mahavidyalaya, Kalamb has established a comprehensive and systematic waste management program that aligns with municipal guidelines and promotes environmental sustainability. The college's approach includes meticulous segregation of waste, effective handling of organic waste, safe disposal of laboratory chemicals, and responsible management of electronic waste.

Waste Segregation at Source

The college emphasizes the importance of waste segregation right at the point of disposal. To facilitate this:

- **Separate Dustbins:** Different types of waste are segregated into designated bins across the campus. These include bins for dry waste (plastics, metals), wet waste (food scraps, organic matter), garden waste (leaves, branches), general garbage, paper waste, and e-waste (old electronics, batteries).
- **Recyclable Waste:** Recyclable materials such as paper and plastic are separated into specific bins for further processing and recycling. This practice reduces the burden on landfills and promotes recycling efforts.

Regular campus cleaning activities ensure that waste is correctly sorted and disposed of, contributing to a cleaner and more organized environment.

Organic Waste Management

To handle organic waste efficiently:

- **Composting Pit:** The college has constructed a composting pit where garden waste, kitchen scraps, and other organic matter are processed.
- **Composting Process:** Organic waste decomposes in the pit, creating compost over time. This compost is then utilized as organic manure for the campus gardens, enhancing soil quality and plant growth without chemical fertilizers.

This system transforms organic waste into valuable resources, promoting a circular economy and reducing greenhouse gas emissions associated with organic waste decomposition in landfills.

Chemical Laboratory Liquid Waste Management

The disposal of chemical waste from the college's laboratories is managed with care to minimize environmental impact:

- **Soak Pit System:** Liquid waste from chemical laboratories undergoes pre-dilution with water before being directed into a soak pit.
- **Safe Disposal:** This method ensures that harmful chemicals are sufficiently diluted, reducing their potential harm before they percolate into the soil.

This responsible approach prevents contamination of groundwater and soil, maintaining a safer environment for both the campus and the surrounding community.

E-Waste Management

Electronic waste is a growing concern, and the college addresses this through:

- **Authorized Disposal:** E-waste such as outdated computers, electronic devices, and batteries are collected and handed over to certified e-waste management agencies.
- **Responsible Handling:** These agencies ensure that e-waste is recycled or disposed of in an environmentally sound manner, complying with e-waste regulations.

This partnership with authorized agencies ensures that electronic waste is managed efficiently, minimizing the environmental and health risks associated with improper disposal.

Conclusion

Indira Mahavidyalaya, Kalamb's comprehensive waste management strategy underscores its commitment to environmental sustainability. Through diligent waste segregation, effective composting of organic waste, responsible chemical waste disposal, and proper e-waste management, the college sets a commendable example of how educational institutions can contribute to a greener and more sustainable future.

These practices not only reduce the environmental footprint of the college but also educate students and staff on the importance of responsible waste management, fostering a culture of sustainability within the campus community.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb





PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist.Yavatmal


- Large Dustbins are Placed Throughout Campus



- Large Dustbins are Placed Throughout Campus



- **Composting Pits are Constructed for Proper Disposal of Degradable Wastes**




- **Compost Pit is Made for Degradable Wastes**



- Soak - Pit Is Created for Chemical and Hazardous Waste Material



- Various Plastic Free Campus Signboards are Displayed Throughout Campus



- Various Signboards are Displayed Throughout Campus





- **Regular Cleaning Drives are Conducted**



One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials

One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials

 Date: 21/01/2023

 Time: 11:30 AM

Organized by

Deptt. of Physics & Electronics
Indira Mahavidyalaya, Kalamb

Resource Person

Dr. Deepak Bhagat
Neharu Mahavidyalaya,
Nerparsopant

Venue

Seminar Hall
Indira Mahavidyalaya, Kalamb

Workshop on Single Use Plastics and Alternative Materials, Dr. Deepak Bhagat, 21/01/2023





Attendance Sheet

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB

Date: 21/01/2023

Programme Name: Awareness Workshop on Single Use Plastics & Alternative Materials		SIGNATURE
S.N.	NAME OF STUDENTS	
1.	Harshidip Kisanrao Bolvir	H.K.Bolvir
2.	Pratibha Sadanand Khazekar	Pratibha
3.	Gajapati Raju Pawade	G.P.Pawade
4.	Jayashri Digambar Chaudhari	J.Chaudhari
5.	Sakshi Rajendra Ghede	S.Ghede
6.	Vaishali Santosh Thokare	V.Thokare
7.	Shubhi Murali Khandare	S.Khandare
8.	Sanshi Pratik Bhargava	S.Bhargava
9.	Pranay Bandyi Lamsange	P.Lamsange
10.	Pranav Wani	P.Wani
11.	Vaishnavi Bawaer	V.Bawaer
12.	Subhshri Thul	S.Thul
13.	Dimple V. Babhate	D.V.Babhate
14.	Shubham Meshram	S.Meshram
15.	Sakshi G. Lohare	S.Lohare
16.	Pearita S. Madavi	P.Madavi
17.	Prithi G. Chachane	P.Chachane
18.	Pooja V. Bhojare	P.V.Bhojare
19.	Garati M. Wadga	G.Wadga
20.	Ashvi K. Nagare	A.Nagare
21.	Madhuri B. Bhande	M.Bhande
22.	Tejita P. Kulkarni	T.Kulkarni
23.	Garati Kisan Nagare	G.Nagare
24.	Matangi Kisanan Jaiside	M.Jaiside
25.	Amali Ravi Tadhar	A.Tadhar
26.	Yogita R. Kamli	Y.Kamli
27.	Poojita V. Bhusari	P.V.Bhusari
28.	Ashvi F. Khan	A.F.Khan

29.	Manali Anvind Bhatia	M.Bhatia
30.	Lavita Ashok Thokare	L.Thokare
31.	Urvashi Anandkumar	U.Anandkumar
32.	Arpan Dipak Bhatkar	A.Bhatkar
33.	Chetan Kavitoli Bhosale	C.Bhosale
34.	Aditya P. Bhat	A.P.Bhat
35.	Pranav S. Aglave	P.Aglave
36.	Vaishnavi Balu Rao Khode	V.Khode
37.	Sakshi Santosh Wankhede	S.S.Wankhede
38.	Bhumisha Santosh Wankhede	B.Wankhede
39.	Kalash Jagadish Kothekar	K.Kothekar
40.	Shubham Arunav Gathane	S.Gathane
41.	Mahesh Diliprao Raut	M.Raut
42.	Sakshi Poojita Haxare	S.P.Haxare
43.	Roshni Mahendraji Kothari	R.Kothari
44.	Jayashri Atul Raut	J.Raut
45.	Ujjwala Padmakar Zunge	U.Zunge
46.	Aniket Namdevrao Zafing	A.Zafing
47.	Sahil Gopalrao Zafing	S.Zafing
48.	Manish Chandram Raut	M.Raut
49.	Subhshri Dilip Bhagat	S.Bhagat
50.	Mamata Ashok Chaudhari	M.Chaudhari
51.	Pragati Manohar Chachane	P.Chachane
52.	Shriani Santosh Bhagat	S.S.Bhagat
53.	Sagar Anil Jitok	S.Jitok
54.	Manal Vijay Dhore	M.Dhore
55.	Vishal Ganeshrao Lawale	V.Lawale
56.	Mohd Adnan Mohd Iqbal	M.Iqbal
57.		
58.		
59.		
60.		

REPORT	
Name of the workshop/ seminar/ conference	One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials
Date	21/01/2023
Number of Participants	56
Venue	Seminar Hall
Name of the Resource Person	Dr. Deepak Bhagat Neharu Mahavidyalaya, Nerparsopant
<p>The Department of Physics & Electronics organized a One Day Awareness Workshop on Single Use Plastics and Alternative Materials at the Seminar Hall on January 21, 2023. The workshop, attended by 56 enthusiastic participants, aimed to enlighten attendees about the harmful effects of single-use plastics and explore sustainable alternatives.</p> <p>Dr. Deepak Bhagat from Neharu Mahavidyalaya, Nerparsopant, served as the resource person for the workshop. Through insightful presentations and interactive discussions, Dr. Bhagat highlighted the urgency of reducing plastic consumption and introduced eco-friendly alternatives.</p> <p>Throughout the workshop, participants actively engaged in discussions and shared their perspectives on plastic pollution. Dr. Bhagat's expertise deepened their understanding of the environmental challenges posed by single-use plastics, inspiring them to adopt greener practices in their daily lives.</p> <p>The workshop concluded with a collective commitment from participants to minimize their plastic usage and promote sustainability. Overall, the event was a resounding success, successfully raising awareness about the importance of combating plastic pollution.</p>	
 Co-ordinator IQAC Indira Mahavidyalaya Kalamb	 PRINCIPAL Indira Mahavidyalaya Kalamb Dist. Yavatmal

Water Conservation

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshani Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 07/07/2022

Circular on Water Conservation Initiatives

Subject: Water Conservation Initiatives at Indira Mahavidyalaya Kalamb

As we continue to uphold our commitment to sustainable practices and environmental stewardship, we are pleased to announce the implementation of several new initiatives aimed at water conservation on our campus. These efforts are crucial not only for the efficient use of resources but also for contributing positively to our local ecosystem.

5. **Large Capacity Water Reservoir:** A significant step towards sustainable water management, a large capacity water reservoir has been constructed on our campus. This reservoir will not only store rainwater efficiently but also contribute to increasing the groundwater levels in our area.
6. **Efficient Rainwater Harvesting:** To maximize our water conservation efforts, pipelines have been installed to channel rainwater from all rooftops directly into the water reservoir. This system ensures that every drop of rainwater is captured and utilized effectively.
7. **Utilization of Open Well:** An open well on our campus is now being used as a monitoring tool for groundwater levels. This allows us to assess the impact of our conservation efforts and make informed decisions for sustainable water use.
8. **Trenches for Rainwater Runoff:** Trenches have been strategically dug across the campus to act as storage and to prevent rainwater runoff. This not only helps in conserving water but also minimizes soil erosion and enhances groundwater recharge.

These initiatives are part of our broader commitment to environmental responsibility and sustainability. We encourage all members of our college community to actively participate in these efforts by:

- **Conserving Water:** Being mindful of water usage and avoiding wastage wherever possible.
- **Supporting Maintenance:** Reporting any leaks or issues with water infrastructure promptly.
- **Educating Others:** Spreading awareness about the importance of water conservation and these initiatives.

Together, we can make a significant impact on our environment and contribute towards a more sustainable future for generations to come.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Report on Water Conservation Initiatives

Introduction:

The college is a dedicated educational institution that places a strong emphasis on water conservation. The area though experiences adequate rainfall, but water runoff due to lack of large trees and plantations in the surroundings makes water runoff, making water conservation even more critical. The college has undertaken measures to safeguard and optimally utilize this precious resource.

Rainwater Harvesting:

The college has implemented a rainwater harvesting system, consisting of large water reservoir near the office which is connected through underground pipelines to Rooftops of College buildings. The harvested rainwater is used basically to recharge water table level and for other purposes there is open well for watering trees and plants during the dry summer months.

Sewage Treatment:

Drainage chambers have been strategically established on the campus of college, with wastewater pipelines connected to these chambers. These pipelines are further linked to the outside for proper drainage water disposal.

Water Facilities in the Campus:

The college takes meticulous care of its drinking water supply, storing it in a tank. A water purifier machine is available for students and staff. Routine inspections and maintenance by a local plumber ensure leak-free systems, and both the tanks and purifier machines are regularly cleaned.

Conclusion:

By diligently implementing these measures, the college not only conserves water but also raises awareness in the community. This collective effort helps maintain clean water sources and ensures an adequate supply for future generations. It is a significant step towards environmental protection and the responsible use of water resources.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- **Large Capacity Water Reservoir is Constructed in College Campus to Store and Increase Ground Water Level**



- **This Reservoir Proved to Replenish Water to Great Extent**



- Pipelines Taking Water from Roofs to Water Reservoir are Present Making It Efficient in Rainwater Harvesting



- Pipelines From all the Rooftop Outlets Are Connected to Water Reservoir



- **Open Well is Present in Campus Which is Also Used for Monitoring Ground Water Level**



- **Trench for Storage and as an Obstacle for Rainwater Runoff**



**Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**

IMPORTANCE OF SOIL AND WATER ANALYSIS

Organized by
NSS Unit,
Indira Mahavidyalaya,
Kalamb,
Dist. Yavatmal

**Date: 19/08/2022
Time: 12:30 PM**



**VENUE : IMV College Campus, Indira
Mahavidyalaya, Kalamb, Dist. Yavatmal**

Importance of Soil and Water Analysis



Particeipants Watching Videos on the Importance of Soil and Water Analysis

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे एनएसएस युनिटच्या वतीने "मृदा आणि जल विश्लेषणाचे महत्त्व" या विषयावर एक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पर्यावरण जनजागृती वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग होता. या कार्यक्रमाचा उद्देश सहभागी व्यक्तींना मृदा आणि जल विश्लेषणाचे महत्त्व समजावून देणे आणि पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास प्रयत्नांमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि समुदाय स्वयंसेवक यांचा समावेश होता, यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना मृदा आणि जल विश्लेषणाशी संबंधित मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये मिळाली, ज्यामुळे पर्यावरण गुणवत्ता निगराणी आणि देखभाल करण्याचे महत्त्व समजले. या कार्यक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे ज्ञान वाढले आणि एक शाश्वत आणि आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Kalamb: Indira Mahavidyalaya, Kalamb organized an awareness program titled "Importance of Soil and Water Analysis" under the auspices of the NSS unit. This program was part of ongoing efforts to enhance environmental awareness. The objective of the program was to educate participants about the significance of soil and water analysis and underscore their role in environmental conservation and sustainable development efforts. Students, teachers, and community volunteers actively participated in the program, engaging in discussions and activities. Participants gained valuable knowledge and practical skills related to soil and water analysis, thereby understanding the importance of monitoring and preserving environmental quality. The program contributed to increasing awareness of essential technologies for environmental conservation and fostering the creation of a sustainable and healthy environment.

Attendance Sheet

अ. क्र.	ने घाश्चिने	पूर्व	वर्ग	सही
1	कु. प्रियंका कवडुजी लाले			P. K. Dhale
2	कु. माधुरी बाजु भोयर			M. Bhoirav
3	कु. शिबल शानेश्वर पन्नासे			S. Pannase
4	कु. दिपाती कांडेराव नांहे			D. S. Namhe
5	कु. भाग्यश्री अरविंदराव शंभुडे			B. A. Redhale
6	कु. स्नेहल अशोकराव गायक			S. Snehal
7	कु. जयश्री श्रीरामजी पारीसे			J. P. Parise
8	कु. हर्षाली गोवर्धन देडाम			H. D. Dham
9	कु. आश्विनी सुधाकराव नांहे			A. S. Namhe
10	कु. रत्नमाला वसंतराव महावी			R. Mahave
11	कु. पुनम राजु कायान			P. K. Kayan
12	कु. अंकिता आनंदराव मोहने			A. Mohane
13	कु. आरती नरेश्वराव उगावी			A. R. Ugave
14	कु. मनिषा शामरावजी भेडाम			M. S. Meshdam
15	कु. लज्जि सुनेशराव घाणे			L. Ghane
16	कु. पुजा पंडितराव पिंपळकर			P. Pimpalkar
17	कु. आश्विनी सुभाषराव पाटील			A. Patil
18	कु. करिश्मा शंकरराव मोहळे			K. Mohale
19	कु. प्रिया नरेश्वरराव लढी			P. Ladhhi
20	कु. भाग्यश्री रामदासजी हणो			B. Hano
21	कु. हाजिना लखुजी डुकर			H. Dukre
22	कु. वैशाली शंभु नानवे			V. Nanne

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Importance of Soil and Water Analysis	NSS Unit	Environment Awareness	19/08/2022	22

The NSS Unit conducted an awareness programme on the "Importance of Soil and Water Analysis" on August 19, 2022, as part of its ongoing initiative to promote environmental awareness. The programme aimed to educate participants about the significance of conducting soil and water analysis, highlighting its crucial role in environmental conservation and sustainable development efforts.

The programme witnessed active participation from 22 individuals, including students, faculty members, and community volunteers. Participants gained valuable knowledge and practical skills related to soil and water analysis, enabling them to appreciate the importance of monitoring and maintaining environmental quality.


Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Green Campus Initiatives

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Report on

Green Campus Initiatives (2018-19 to 2022-23)

Green Transportation:

The institute actively promotes eco-friendly transportation by encouraging students and staff to use bicycles and electric vehicles on campus. This initiative aims to reduce air pollution and support sustainable commuting.

Bicycle Usage:

Students are motivated to opt for bicycles over motorcycles as part of our commitment to environmental conservation. The college educates students about the importance of environmental protection and advocates for bicycle use. The majority of students and many staff members also prefer public transportation.

Ban on Plastic Use:

To protect the environment, The college has implemented a ban on plastic within the campus. Signage is prominently displayed throughout the college to remind everyone of this rule.

Enhanced Pedestrian Access and Walkways:

The college has undertaken proactive measures to create a pedestrian-friendly campus environment. The college has expanded internal pathways to provide ample space for pedestrians. Designated parking zones for two-wheelers and four-wheelers have also been established far from College buildings to prevent parking on walkways and also reduce pollutant gases near College Buildings. These measures have not only improved campus safety but also made it more accessible to the college academic community.

Landscaping with Trees and Plants:

Indira Mahavidyalaya, Kalamb has planted a variety of trees, including Kadu neem, Tamarind, and various flowering plants on campus. This lush greenery not only enhances the campus aesthetics but also contributes to air purification, noise reduction, and temperature control, creating a more pleasant and environmentally friendly atmosphere.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshani Trust's



INDIRA MAHAVIDYALAYA KALAMB

DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com



Date: 15/06/2022

Circular

Energy Conservation Sign Boards

Subject: Installation of Energy Conservation Sign Boards on Campus

Dear Students, Faculty, and Staff,

As part of Indira Mahavidyalaya's ongoing commitment to sustainability and energy conservation, we are pleased to announce the installation of energy conservation sign boards throughout our campus. These sign boards serve as a vital reminder of the importance of saving energy and our collective role in environmental stewardship.


Details of the Initiative:

- **Location:** The sign boards have been strategically placed near all electrical fittings, including light switches, fans, and other electrical appliances.
- **Purpose:** The goal of these sign boards is to encourage everyone to switch off lights, fans, and other electrical devices when they are not in use. By doing so, we aim to reduce unnecessary energy consumption and promote sustainable practices within our campus community.

We urge all students, faculty, and staff to heed these reminders and actively participate in our energy conservation efforts. Together, we can make a significant impact on reducing our carbon footprint and promoting a more sustainable environment.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Sign Boards Near Electrical Fittings

Green Campus Initiatives: Indira Mahavidyalaya Kalab actively promotes environmental sustainability through various initiatives. Sign boards reminding students and staff to save energy are strategically placed near electrical fittings, fostering a culture of energy conservation.

Sign Boards indicating to Save Energy near electrical fittings.

Sign boards advocating energy conservation adorn Indira Mahavidyalaya Kalab's campus, strategically placed near electrical fittings. These reminders serve as constant prompts for students and staff to adopt energy-saving practices, contributing to a greener and more sustainable environment.



- Sign boards indicating to Save Electricity

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB



DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 18/06/2022

Circular

Eco-Friendly Parking Policy

Subject: Implementation of Eco-Friendly Parking Policy

Dear Students, Faculty, and Staff,

In our continued efforts to promote environmental responsibility, Indira Mahavidyalaya is introducing an Eco-Friendly Parking Policy aimed at reducing vehicle emissions and enhancing the overall health of our campus environment.


Details of the Initiative:

- **New Parking Designation:** All parking areas have been relocated to spots farther from the main college buildings. This measure is intended to minimize pollution by reducing the proximity of vehicles to high-traffic areas.
- **Health Benefits:** By encouraging walking, this policy supports a healthier lifestyle for everyone on campus, while also contributing to a reduction in vehicular emissions.

We encourage all members of our community to adhere to the new parking guidelines and embrace this initiative. Your cooperation will play a crucial role in making our campus greener and more sustainable.


Co-ordinator
IQAS
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Parking is kept far from College Buildings

Parking Arrangements: To reduce pollution and promote a cleaner environment, the college ensures that parking areas are situated away from the main college buildings. This measure not only enhances safety but also minimizes vehicular emissions in the vicinity.



- Parking is deliberately kept far from educational buildings

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB



DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com

Date: 21/06/2022

Circular

Fostering Sustainable Commutes through Staff Carpooling

Subject: Promotion of Carpooling for Sustainable Commutes

Dear Faculty and Staff,

As part of our sustainability efforts, Indira Mahavidyalaya is excited to introduce a carpooling initiative for our staff members. This initiative aims to reduce the number of vehicles on the road, thereby lowering our carbon footprint and supporting sustainable commuting practices.


Details of the Initiative:

- **Carpooling Encouragement:** All staff members are encouraged to participate in carpooling arrangements with their colleagues. This not only reduces traffic congestion but also fosters a sense of community and collaboration among staff.
- **Environmental Impact:** By sharing rides, we can significantly decrease vehicle emissions, contributing to cleaner air and a healthier environment for everyone.

We believe that with your active participation, this initiative will be a successful step towards a more sustainable campus. Let's work together to make a positive impact on our environment.


Co-ordinator
IQAS
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Fostering Sustainable Commutes Through Staff Carpooling

At our college, staff members embrace carpooling as a sustainable transportation solution. By sharing rides, we alleviate traffic congestion, cut carbon emissions, and reduce individual transportation costs.

Carpooling also fosters social connections and strengthens our sense of community. With dedicated resources and incentives, such as informational sessions, we actively support and promote this eco-friendly practice. Together, we're not just commuting, but contributing to a greener, more sustainable future for our campus and beyond.'

Carpooling – For Daily commute all of our Staff Members Obligatorily use CarPool (Shared ride)



Use of Electric Vehicle.

Our institute encourages the use of electric vehicles, leading some students and staff to purchase EV bikes and others to plan for EV cars. We promote sustainability through awareness campaigns and educational initiatives. These efforts aim to foster an eco-friendly campus culture.

- Staff member having EV- Bike



Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's



INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB

DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Tele. (07201) 226147/226129 NAAC Accredited B+ Grade

Mob. No. Principal- 9422867658, Vice-Principal -9420199479

E mail - imvkalamb@yahoo.co.in Website - www.indiramahavidyalaya.com



Date: 07/07/2022

Circular

Yearly Tree Plantation Drives

Subject: Annual Tree Plantation Drive

Dear Students, Faculty, and Staff,

Indira Mahavidyalaya is pleased to announce our commitment to increasing green cover through our Annual Tree Plantation Drive. This initiative is part of our broader efforts to promote environmental sustainability and enhance the natural beauty of our campus and surrounding areas.

Details of the Initiative:


- **Venue:** College Grounds and Surrounding Areas
- **Event Timing:** The tree plantation drive will take place annually, involving the planting of saplings across various locations on our campus and in nearby regions.
- **Participation:** We invite students, faculty, and staff to actively participate in this meaningful event. Your involvement is crucial in making our campus greener and contributing to a healthier environment.

We look forward to your enthusiastic participation in the upcoming tree plantation drive. Together, we can make a lasting impact on our environment and foster a sustainable future.

Thank you for your commitment to this cause.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB, DIST. YAVATMAL

Tree Plantation Programme



04/07/2019

12:30 PM

Organized by
NSS Unit,
Indira Mahavidyalaya, Kalamb,
Dist. Yavatmal

Venue : Indira Mahavidyalaya,
Kalamb,
Dist. Yavatmal



Tree Plantation Drive Conducted by NSS Unit

लोकमत

पर्यावरण जागृतीसाठी वृक्षारोपण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबः पर्यावरण संवर्धनासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेचे जोरदार प्रदर्शन करण्यासाठी, एनएसएस युनिटने, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यशस्वीपणे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यावरण संवर्धनामध्ये शाश्वत पद्धती आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या पर्यावरण जागरूकता उपक्रमाचा हा कार्यक्रम महत्त्वाचा भाग होता. कार्यक्रमाने उत्साही सहभागींना आकर्षित केले, ज्यात एनएसएस स्वयंसेवक आणि स्थानिक समुदाय सदस्य होते, ते सर्व त्यांचे स्थानिक वातावरण सुधारण्यासाठी समर्पित होते. कार्यक्रमाची सुरुवात एका संक्षिप्त अभिमुखता सत्राने झाली, ज्यामध्ये सहभागींना हुबमान बदलाचा सामना करण्यासाठी, हुबेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वैविधियतेला चालना देण्यासाठी वृक्ष लागवडीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरल शिक्षित केले गेले. एनएसएस युनिटने पुरविलेल्या रोपटी आणि आवश्यक साधनांसह सशस्त्र, गट नियुक्त केलेल्या लागवड क्षेत्रात गेला. अनुभवी स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली, सहभागींनी विविध वृक्ष प्रजातींची काळजीपूर्वक लागवड केली, प्रत्येक रोपटे सुरक्षितपणे जागण्याची आणि वाढण्याची शक्यता वाढवण्यासाठी सुरक्षितपणे ठेवली गेली. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांनी पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि सामुदायिक सहभागाची भावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. डिजिटल आणि अधिक शाश्वत वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवरल त्यांनी सहभागींचे कृतज्ञता केले.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Tree Plantation for Environmental Awareness

In Kalamb, under the leadership of Dr. Pawan Mandavkar, Principal, and NSS Officer Prof. D.S. Patil, the NSS unit organized a successful tree planting program to emphasize their commitment to environmental conservation. This program was part of ongoing efforts to promote sustainable practices and encourage community participation in environmental initiatives. The event attracted enthusiastic participation from NSS volunteers and local community members, all dedicated to improving their local environment. The program began with a brief orientation session, where participants were briefed on the importance of environmental stewardship, improving air quality, and fostering biodiversity through tree planting. Equipped with provided saplings and necessary tools, appointed groups ventured into designated planting areas. Under the guidance of experienced volunteers, participants meticulously planted various species of trees, ensuring each sapling was securely planted to enhance survival and growth prospects. Dr. Pawan Mandavkar and Prof. D.S. Patil expressed their appreciation for the community's commitment to environmental awareness and community involvement, underscoring the importance of creating a greener and more peaceful environment.

Attendance Sheet

Students Name	Signature
Samiksha Dasharath Bhujade	Sbhujade,
Sneha Ganpat Varhade	S. varhade,
Amisha Sanjayrao Dolaskar	A. Dolaskar
Vaishnavi Raghunath Selukar	V. selukar
Nikita Dewanand Bhojar	N. Bhojar
Divya Maroti Bari	D. Bari
Rutuja Gajanan Gautre	R. Gautre
Purna Rajesh Kolhe	Kolhe
Arti Gajanan Domkawale	A. Domkawale,
Puja Gajanan Bhojar	P. Bhojar
Rina Praful Tiwari	Rina Tiwari,
Pratiksha Arvind Pendor	P. Pendor
Prachi Keshav Lokhande	P. K. Lokhande,
Madhuri Shankarrao Jadhao	M. Jadhao

Bhujade
Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandekar
PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Notice

Date: 12/07/2022

Attention: All Students and Faculty Members

Subject: Attendance Mandatory for Program at Indira Mahavidyalaya Kalamb.

This is to inform all students and faculty members that attendance is mandatory for the following program:

- **Event:** Tree Plantation Programme
- **Venue:** Indira Mahavidyalaya Kalamb
- **Date:** 15/07/22
- **Time:** 1 PM

Your presence at this event is essential as we come together to contribute to environmental conservation and enhance our campus environment through tree planting. Please be punctual and prepared to participate actively in this meaningful initiative.

Thank you for your cooperation and commitment to making Indira Mahavidyalaya Kalamb a greener and more sustainable institution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

Date -15-07-22

Yearly Tree Plantation Drives: Embracing the spirit of conservation, the college organizes yearly tree plantation drives. This initiative not only enhances the aesthetic appeal of the campus but also contributes to mitigating carbon footprint and fostering biodiversity.



इंदिरा महाविद्यालयात रासेयोतर्फे वृक्षारोपण



यवतमाळ ब्युरो. इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर होते. त्यांनी ग्लोबल वार्मिंगचा वाढता प्रादुर्भाव कमी

करण्यासाठी झाडे लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एम. चव्हाण व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. पी. मांडवकर यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एस. वाय. लखदिवे, प्रा. एन. व्ही. नरुले, प्रा. डॉ. एम. पी. राखुंडे, प्रा. एस. एस. राऊत, प्रा. सरयू बोंडे, डॉ. सूरज देशमुख, प्रा. एस. आर. जाधव, प्रा. आर. एम. भुरके, नरेश कोकांडे, शरद लोणबळे, हर्षदीप लभाने, बनकर, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

English version of News

Tree Plantation by NSS at Indira College

Yavatmal: Bureau. A tree plantation program was organized at Indira College, Kalamb under the National Service Scheme (NSS). Various types of trees were planted in the college premises during this event.

NSS volunteers and professors enthusiastically participated in the program. The event was presided over by the college principal, Dr. Pawan Mandavkar. He expressed the opinion that planting trees is essential to reduce the increasing impact of global warming. NSS program officers Dr. D. M. Chavan and Women's Program Officer Dr. V. P. Mandavkar worked hard for the success of the event.

On this occasion, Vice-Principal Prof. S. Y. Lakhdive, Prof. N. V. Narule, Prof. Dr. M. P. Rakhunde, Prof. S. S. Raut, Prof. Sarayu Bonde, Dr. Suraj Deshmukh, Prof. S. R. Jadhav, Prof. R. M. Bhurke, Naresh Kokande, Sharad Lonbale, Harshdeep Labhane, Bankar, non-teaching staff, and students were present.

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Notice

Date: 02/09/2021

Attention: All Students and Faculty Members

Subject: Attendance Mandatory for Program at Indira Mahavidyalaya Kalamb.

This is to inform all students and faculty members that attendance is mandatory for the following program:

- **Event:** Tree Plantation & Conservation Programme
- **Venue:** Indira Mahavidyalaya Kalamb
- **Date:** 07/09/21
- **Time:** 1 PM

Your presence at this event is essential as we come together to contribute to environmental conservation and enhance our campus environment through tree planting. Please be punctual and prepared to participate actively in this meaningful initiative.

Thank you for your cooperation and commitment to making Indira Mahavidyalaya Kalamb a greener and more sustainable institution.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation & Conservation Programme



Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Tree Plantation & Conservation Programme	NSS Unit	Environmental Awareness	07/09/2021	20

On the 7th of September, 2021, the NSS Unit organized a significant Tree Plantation and Conservation Programme. This event aimed to enhance environmental awareness and contribute to the sustainability efforts within our community. The programme saw the participation of 20 dedicated individuals, including NSS volunteers and local community members. Together, they planted numerous saplings in a designated area, ensuring each plant was properly positioned and supported for optimal growth. The participants also engaged in educational activities, learning about the importance of trees in combating climate change and promoting biodiversity. Through this hands-on experience, participants not only contributed to environmental conservation but also developed a deeper understanding of their role in preserving our planet for future generations. This successful event highlights the power of collective action and community involvement in addressing critical environmental issues.

B. B. B. B.

Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandake

PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation

**Indira Mahavidyalaya, Kalamb,
Dist. Yavatmal**

**RAKSHABANDHAN PROGRAMME WITH TREE
FOR ITS CONSERVATION**

**Organized by
NSS Unit,
Indira Mahavidyalaya, Kalamb,
Dist. Yavatmal**

 **Date: 30/08/2022**
Time: 11.00 AM

 **VENUE: IMV Campus, Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**



Tree Preservation through Rakshabandhan Program

इंदिरा महाविद्यालयत झाडांना राखी बांधून संवर्धन



लोक्सूत्र प्रतिनिधी

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे एनएसएस युनिटच्या वतीने "झाडांसाठी राखी बांधून त्यांचे संवर्धन" या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जलसंपादकी योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात समर्थित सहभागींनी भाग घेतला. या अभिनव कार्यक्रमाचा उद्देश पारंपारिक राखी बंधन उत्तम आणि पर्यावरण संवर्धनाचा मजबूत संदेश यांचा सन्मान्य साधणे हा होता. या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींनी झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.

ही प्रतिज्ञा माबंदांच्या रचनात्मक आणि ऊर्जावृद्धी वंशनासारखीच होती. कार्यक्रमातील सहभागींनी दाखवलेली सक्रियता आणि उत्साहामुळे, पर्यावरण संवर्धनावरून त्यांच्या समर्थनाची प्रतीती आली. "झाडांसाठी राखी बांधून त्यांचे संवर्धन" या कार्यक्रमाचे सांस्कृतिक परंपरेचा सन्मान ठरू केला, तसेच निवर्तमानांनी एक गहन नाते निर्माण केले. सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या जपणूकीसाठी कुतिसील पावले उचलण्यास प्रवृत्त केले. हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनाची सज्जतदारी आणि निवर्तमानांची बचनबद्धता निर्माण करण्यात यशस्वी झाला. प्राचार्य डॉ. पवन मंडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. प्रशांत जवाडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यामुळे इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे पर्यावरण जलसंपादकीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले.

English version of News

Loksutra

Tree Conservation by Tying Rakhis at Indira College

Kalamb: Indira College, Kalamb, under the auspices of the NSS unit, organized a unique program titled "Tying Rakhis to Trees for Conservation." Dedicated participants took part in this event, organized under the Social Awareness Plan. The aim of this innovative program was to integrate the traditional Rakhi festival with a strong message of environmental conservation. Participants pledged to protect and conserve trees by tying rakhis to them.

This pledge was akin to the protective and caring bond between siblings. The enthusiasm and active participation of the attendees demonstrated their dedication to environmental conservation. The "Tying Rakhis to Trees for Conservation" event honored cultural traditions and fostered a profound connection with nature. It motivated participating students to take proactive steps in preserving the environment. The program successfully instilled a sense of responsibility and commitment to nature conservation. Under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade, the event was successfully conducted. Thus, Indira College, Kalamb, took a significant step towards environmental awareness.



English version of News

Amravati Yavatmal Darshan Special

Indira College's Tree Conservation Initiative by Tying Rakhis to Trees

Taluka Representative/Amravati Darshan, Kalamb: Indira College, Kalamb, organized a unique program under the NSS unit called "Tying Rakhis to Trees for Conservation." This event, held as part of the Social Awareness Plan, saw the participation of 18 dedicated individuals. The aim of this innovative program was to blend the traditional Rakhi festival with a strong message of environmental conservation. Participants pledged to protect and conserve trees by tying rakhis to them, symbolizing a protective and caring bond similar to that between siblings.

The enthusiasm and active participation of the attendees demonstrated their commitment to environmental conservation. The "Tying Rakhis to Trees for Conservation" event honored cultural traditions while fostering a profound connection with nature. It motivated students to take active steps in preserving the environment. The program successfully instilled a sense of responsibility and commitment to nature conservation. The event was successfully conducted under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade, marking a significant step towards environmental awareness at Indira College, Kalamb.

Attendance Sheet

- उपाश्रयिती पत्रक -		
अ. क्र.	विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव	सही
1)	कु. किरण स. तानबाई	<u>Pankhale</u>
2)	कु. प्रभाषी च. कोनूजवाड	<u>Konejwad</u>
3)	कु. मयुरी म. भाव	<u>Mahave</u>
4)	कु. राजल वि. डिनवुड	<u>Dinewad</u>
5)	कु. वर्षा विद्वत्पराव राखुंडे	<u>V. V. Paul</u>
6)	कु. श्वेती प्रमोद गायकवाड	<u>Gaykewad</u>
7)	कु. भांडाळा सुनेशराव गायकवाड	<u>Saikumar</u>
8)	कु. पुनम मणिकुपाव खैरगुड	<u>Khairgud</u>
9)	कु. दिव्या भरतराव आंबेकर	<u>Ambekar</u>
10)	कु. नेहा अरुणराव कडकर	<u>Nadkarni</u>
11)	कु. तेजस्विनी भारोतराव शिखले	<u>Tej</u>
12)	श्वाना मनोहरराव रेडे	<u>M. Renghe</u>
13)	आकाश अशोकदाव चापले	<u>Ahalkute</u>
14)	तेजस्विनी भारोतराव शिखले	<u>Tej</u>
15)	नेहा अरुणराव कडकर	<u>Nadkarni</u>

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation	NSS Unit	Social Awareness	30/08/2022	15

On August 30, 2022, the NSS Unit organized a unique Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation under the Social Awareness scheme, involving 18 dedicated participants. This innovative event aimed to blend the traditional celebration of Rakshabandhan with a strong message of environmental conservation. The programme encouraged participants to symbolically tie rakhis around trees, signifying a pledge to protect and nurture them, much like the protective and caring bond between siblings.

The active involvement and enthusiasm of the 15 participants highlighted the community's dedication to environmental conservation. This Rakshabandhan Programme with Tree for Its Conservation not only celebrated a cultural tradition but also fostered a deeper connection with nature, encouraging participants to take actionable steps towards preserving the environment. The event successfully instilled a sense of responsibility and stewardship for nature, marking a meaningful and innovative approach to environmental awareness.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Tree Plantation Programme

**INDIRA MAHAVIDYALAYA,
KALAMB, DIST. YAVATMAL**

Tree Plantation Programme



22 SEPTEMBER , 2022 | 12 NOON- 01:00 PM

Organized by

**Department of Geography,
Indira Mahavidyalaya, Kalamb,**

**VENUE : IMV Campus, Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**



Tree Plantation by Particeipants

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे भूगोल विभागाने पर्यावरण जनजागृती योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी, ज्यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्वयंसेवकांचा समावेश होता, यांनी पर्यावरण संवर्धनाच्या सामायिक बांधिलकीसह सहभाग घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमांमुळे केवळ महाविद्यालयाच्या परिसरातील हरित क्षेत्र वाढले नाही तर सहभागी व्यक्तींमध्ये पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण झाली. वृक्षारोपण क्रियाकलापांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना पर्यावरणीय संतुलन राखण्यात झाडांचे महत्त्व समजले. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या प्रयत्नांना चालना देण्याची प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. प्रशांत जवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आणि भविष्यातील पर्यावरणीय नेतृत्वासाठी एक आदर्श तयार करण्यात आला.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Lokmat News Network

Kalamb: The Geography Department at Indira College, Kalamb, organized a tree plantation program under the Environmental Awareness Plan. Participants, including students, professors, and volunteers, took part in this program with a shared commitment to environmental conservation. The tree plantation initiative not only increased the green area within the college campus but also instilled a sense of environmental responsibility among the participants. Through their active participation in the tree planting activities, students and professors understood the importance of trees in maintaining ecological balance. They pledged to continue their efforts towards environmental protection. The event was organized under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. Prashant Jawade. The tree plantation program marked a significant step towards environmental conservation and set an example for future environmental leadership.

Attendance Sheet

उपस्थिती पत्रक		
विराथाचि नाव	वां	सही
Maheshwani D. Kamalke	B.Sc. I	Maheshwani
Poojita S. zoting	B.Sc I	P. zoting
vaishnavi k. Dhankar	B.SCI	Vaishnavi
Aniket R. Bhonrokar	B.com II	Aniket
Rashan J. salma	B.com II	(P. salma)
Vijay P. Tandulkar	B.com II	Vijay
Surya V. Raut	B.com II	Surya
Saurav R. Parwar	B.com II	Saurav
Rupesh V. Bawane	B.com II	R. Bawane
Saurav D. Jathar	B.com II	Saurav
Ajay S. Chandekar	B.com II	A. Chandekar
Syed Akbar Syed Afsar	B.Sc I	Syed Akbar
Wasimuddin f. Sheek	B.Sc I	Wasimuddin
Rina Prakashrao Wadkar	M. A I (2nd sem)	R. Wadkar

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Tree Plantation Programme	Department of Geography	Environmental Awareness	22/09/2022	14

The Department of Geography, in collaboration with the Environmental Awareness scheme, organized a Tree Plantation Programme on September 22, 2022. The event witnessed the active participation of 26 individuals, including students, faculty members, and volunteers, who came together with a shared commitment to environmental conservation.

The Tree Plantation Programme not only contributed to increasing the green cover of the college campus but also served as a platform to instill a sense of environmental responsibility among the participants. By actively participating in tree plantation activities, students and faculty members alike gained practical insights into the importance of trees in maintaining ecological balance and pledged to continue their efforts towards environmental stewardship.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Awareness Programme on Preservation of the Ozone Layer

**Indira Mahavidyalaya,
Kalamb, Dist. Yavatmal**

**Awareness Programme on
Preservation of the Ozone Layer**



DATE: 16/09/2019

01:30 PM

Organized by

NSS Unit,

Indira Mahavidyalaya, Kalamb,

Dist. Yavatmal

Venue :Seminar Hall, Indira Mahavidyalaya,

Kalamb,

Dist. Yavatmal



Participants Understanding the Importance of the Ozone Layer

लोकमत

इंदिरा महाविद्यालय, कळंब

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंब: इंदिरा महाविद्यालयातील एनएसएस युनिटने प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा.डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ओझोन थर जतन करण्याबाबत जागरूकता कार्यक्रम आयोजित केला. हा उपक्रम आपल्या ग्रहाच्या वातावरणाचा एक मूलभूत घटक असलेल्या ओझोन थराच्या संरक्षणाच्या महत्त्वपूर्ण महत्त्वाविषयी सहभागींना शिक्षित आणि संवेदनशील बनवण्याचा उद्देश सामाजिक जागरूकता योजनेचा एक भाग आहे. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर आणि एनएसएस अधिकारी प्रा. डी.एस. पाटील यांनी सहभागींच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि भावी पिढ्यांसाठी आपल्या ग्रहाचे जतन करण्यासाठी सामूहिक कृतीच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. त्यांनी शाश्वत पर्यावरणीय पद्धती चालविण्यामध्ये शिक्षण आणि जागृतीच्या भूमिकेवर भर दिला.

Powered by: erelego.com

English version of News

Lokmat

Indira College, Kalamb

Lokmat News Network

Kalamb: The NSS unit of Indira College, under the guidance of Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. D.S. Patil, organized an awareness program on the preservation of the ozone layer. This initiative, as part of a social awareness plan, aims to educate and sensitize participants about the critical importance of protecting the ozone layer, a fundamental component of our planet's atmosphere. Principal Dr. Pavan Mandavkar and NSS Officer Prof. D.S. Patil appreciated the active participation of the students and reiterated the importance of collective action to preserve our planet for future generations. They emphasized the role of education and awareness in promoting sustainable environmental practices.

Attendance Sheet

उपास्येती पत्रक		
अ.क्र.	विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव	सही
1	कु. किरण नामदेवराव डडमाळ	Badmal
2	कु. चेताना अंबकराव वडकर	Chetanakar
3	कु. निता झोनेखरराव मडारी	Nitakar
4	कु. रमीमा हनुमंतराव ठोडिये	Ramimathode
5	कु. कशिष्णु नाशायणराव छिंढाळे	K.N.Chindale
6	कु. रेणुका अनुपराव उपलवार	R.A.Upalwar
7	कु. अश्विनी अशोक शीराम	Ashwini
8	कु. रुमाना रऊफ शेख	Rumana
9	कु. विद्या निकळकराव चांदोरे	Vidya
10	कु. किरण दत्तजी कामेकर	Kirankamekar
11	कु. प्रतिक्षा भजाननराव रामगड	Pratikshar
12	कु. दिना गुलाबराव ठोकडे	Dinakarde
13	कु. पूज्यवती यशुलराव यादव	Poojyavati
14	कु. पवन मधुकरराव पोळे	Pavankar
15	कु. आकाश अमोकराव गायकवाड	Aakash
16	कु. विशाल गजाननराव डुकरे	Vishalkar
17	कु. सागर रमेशराव गुनघरे	Saagar
18	कु. जितेंद्र बाबारावजी शम्भूडे	Jitendra
19	कु. आकाश हनुमंतराव शारदाकार	Aakash
20	कु. किशोर दादारावजी कालेकर	Kishorkar
21	कु. आशिषिनी अजयकराव भाऊंठे	Ashishini
22	कु. शर्पिंद शंकरावजी शिराम	Shripind

23	कु. अचिन रामदासजी शरुंडे	Achin
24	कु. चंद्रान्त वि. मरुतुंडी	Chandrant
25	दि.दि.दि. २६. २०२१	Fauzdar

Report

Name of the Activity	Organising unit/ agency/collaborating agency	Name of the Scheme	Date	No. of Participants
Awareness Programme on Preservation of the Ozone Layer	NSS Unit	Social Awareness	16/09/2019	25

On September 16th, 2019, the NSS Unit organized an insightful event titled "Awareness Programme on Preservation of the Ozone Layer" as part of the Social Awareness scheme. This initiative aimed to educate and sensitize participants about the importance of protecting the ozone layer, a crucial component of our planet's atmosphere. The event saw active participation from 25 individuals who were eager to learn about environmental issues and contribute to global sustainability efforts.

The program began with an informative session led by an environmental expert who provided an in-depth overview of the ozone layer's role in shielding the Earth from harmful ultraviolet (UV) radiation. The speaker explained the causes and consequences of ozone layer depletion, emphasizing the significance of the Montreal Protocol and global efforts to phase out ozone-depleting substances (ODS). Participants were engaged through a Real-world examples of how communities and countries have successfully reduced their ODS emissions were showcased, providing practical insights and inspiring the audience to take action in their daily lives. The event not only provided valuable knowledge but also inspired collective action towards preserving our planet for future generations.

B. S. S. S.

Co-ordinator
IQAG
Indira Mahavidyalaya
Kalamb



P. B. Mandake

PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

Disable-Friendly Barrier-Free Environment

Dr. Yashwant Moreshwar Donde Sarwajanik Shaikshanik Trust's

INDIRA MAHAVIDYALAYA

KALAMB, DIST. YAVATMAL, MAHARASHTRA 445401

Principal: 9422867658

IQAC Co-Ordinator: 8668564641

NAAC Accredited with 'B+' Grade, Under UGC Section 2(f) and 12 (B)

College Code-414

AISHE: C-42925

E mail - imvkalamb@yahoo.co.in

Website - www.indiramahavidyalaya.com

Report of Disable-Friendly Barrier-Free Environment

Introduction:

The college is dedicated to providing an inclusive campus that accommodates individuals with disabilities. Over the past few years, the college has implemented various infrastructure improvements, such as ramps and handrails, to facilitate easy movement for people with mobility challenges.

Supportive Examination Environment:

The college provides scribes for examination (if required) to students with disabilities and extra time during exams, aligning with university guidelines, to ensure they have ample opportunity to showcase their knowledge and skills.

Accessible Toilets:

The college has made provisions for accessible toilet facilities on the ground floor to ensure that disabled students can meet their personal needs comfortably and independently.

A More Inclusive Campus:

The college, in creating a barrier-free campus, has made it easy for individuals with disabilities to navigate our facilities. These enhancements not only reflect our commitment to diversity but also contribute to a more equitable and just society. By providing an accessible and inclusive environment, we promote equal opportunities for all, reinforcing our commitment to fairness and inclusivity.


Co-ordinator
IQAC
Indira Mahavidyalaya
Kalamb




PRINCIPAL
Indira Mahavidyalaya
Kalamb Dist. Yavatmal

- Ramp for Divyangjans for Exam Hall Entry



- Ramp for Divyangjans for Office Entry



- Ramp for Divyangjans for College D Block Entry



- Restroom for Divyangjans



- Restroom for Divyangjans



- Ramp and Rails to Assist Divyangjans to Toilet



- **Toilets for Divyangjans**



- **Toilets for Divyangjans**



- **Wheelchair for Divyangjans**



Provision of Scribes to Assist Handicapped Students

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE



Official Publication of Sant Gadge Baba Amravati University

PART ONE

(Extra - Ordinary)

Tuesday, the 26th June, 2018

Direction

No. : 32/2018

Date : 26.6.2018

Subject:- Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.

Whereas, the Ordinance No.6 and Ordinance No.18/2001 are in existence in respect of providing facilities and concessions for physically disabled students.

And

Whereas, the Government of Maharashtra, Department of Higher and Technical Education had issued G.R. dated 4th of March, 2017 in respect of facilities exemptions for physically disabled students.

And

Whereas, the Management Council in its meeting held on 2.6.2018 vide item No.86 has accepted the afore mentioned G.R. along with the report of committee appointed by Hon'ble Vice-Chancellor and directed to issue direction in this regard,

And

Whereas, the above said provisions are to be regularized by amending respective ordinances,

And

Whereas, aforesaid provisions are to be implemented from the Academic session 2018-19.

And

Whereas, making amendments to concerned ordinance is time consuming process ,

Now, therefore I, Dr. Murlidhar Chandekar, Vice-Chancellor, Sant Gadge Baba Amravati University, Amravati in exercise of powers conferred upon me under Sub-section (8) of Section 12 of the Maharashtra Public Universities Act,2016 do hereby direct as under-

- 1) This direction may be called, "**Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.**"
- 2) This direction shall come into force from the date of it's issuance.
- 3) The following shall be the provisions for providing facilities, exemptions, concession for physically disabled students.
 - i) Principal of the respective affiliated college should prepare 'Disabled friends group' of minimum 10 friends out of which disabled students will select one of them who is willing to act as a writer for him/her. He can also select writer of his/her own choice.
 - ii) Examination centre will be the same college or nearer college to his/her house.
 - iii) Answer Books will be stamped as PWD and the necessary separate arrangements be made for evaluation.
 - iv) Differently abled students of all categories will be given additional 20 minutes per hour. besides the stipulated time span.
 - v) Marks should not be deducted for any types of grammatical or technical mistakes at the time of evaluation.
 - vi) Attendance is not mandatory for appearing in the university examinations.
 - vii) All other facilities are applicable as per this direction and guidelines given in the Maharashtra Government Resolution miscellaneous no.2016 No.302 dated 4th of March,2017.
 - viii) This direction provides 3% grace marks of the total marks (aggregate) in one subject for "Head passing written examination, oral /viva, practical, research project etc." or by divisions to the rest of the followings heads.
 - a) Fixed the 3% marks of the total (aggregate).
 - b) Add marks to the subject with least or minimum marks obtained, first and thereafter, second, Third, fourth and so on to the subjects in order of lower marks till the 3% of marks.
 - c) If needed, the marks as per the earlier ordinances (1/1985 and 18/2001) shall be awarded to the disabled candidates.

Date : 26.6.2018

Sd/-

(Dr.Murlidhar Chandekar)

Vice-Chancellor,

Sant Gadge Baba Amravati University

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE - 2018 - PART ONE - 77

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE



Official Publication of Sant Gadge Baba Amravati University

PART ONE

(Extra - Ordinary)

Tuesday, the 26th June, 2018

Direction

No. : 32/2018

Date : 26.6.2018

Subject:- Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.

Whereas, the Ordinance No.6 and Ordinance No.18/2001 are in existence in respect of providing facilities and concessions for physically disabled students.

And

Whereas, the Government of Maharashtra, Department of Higher and Technical Education had issued G.R. dated 4th of March, 2017 in respect of facilities exemptions for physically disabled students.

And

Whereas, the Management Council in its meeting held on 2.6.2018 vide item No.86 has accepted the afore mentioned G.R. along with the report of committee appointed by Hon'ble Vice-Chancellor and directed to issue direction in this regard,

And

Whereas, the above said provisions are to be regularized by amending respective ordinances,

And

Whereas, aforesaid provisions are to be implemented from the Academic session 2018-19.

And

Whereas, making amendments to concerned ordinance is time consuming process ,

Now, therefore I, Dr. Murlidhar Chandekar, Vice-Chancellor, Sant Gadge Baba Amravati University, Amravati in exercise of powers conferred upon me under Sub-section (8) of Section 12 of the Maharashtra Public Universities Act,2016 do hereby direct as under-

- 1) This direction may be called, "**Facilities, exemption and concession for differently abled and Physically disabled examinee of Sant Gadge Baba Amravati University examinations.**"
- 2) This direction shall come into force from the date of its issuance.
- 3) The following shall be the provisions for providing facilities, exemptions, concession for physically disabled students.
 - i) Principal of the respective affiliated college should prepare 'Disabled friends group' of minimum 10 friends out of which disabled students will select one of them who is willing to act as a writer for him/her. He can also select writer of his/her own choice.
 - ii) Examination centre will be the same college or nearer college to his/her house.
 - iii) Answer Books will be stamped as PWD and the necessary separate arrangements be made for evaluation.
 - iv) Differently abled students of all categories will be given additional 20 minutes per hour. besides the stipulated time span.
 - v) Marks should not be deducted for any types of grammatical or technical mistakes at the time of evaluation.
 - vi) Attendance is not mandatory for appearing in the university examinations.
 - vii) All other facilities are applicable as per this direction and guidelines given in the Maharashtra Government Resolution miscellaneous no.2016 No.302 dated 4th of March,2017.
 - viii) This direction provides 3% grace marks of the total marks (aggregate) in one subject for "Head passing written examination, oral /viva, practical, research project etc." or by divisions to the rest of the followings heads.
 - a) Fixed the 3% marks of the total (aggregate).
 - b) Add marks to the subject with least or minimum marks obtained, first and thereafter, second, Third, fourth and so on to the subjects in order of lower marks till the 3% of marks.
 - c) If needed, the marks as per the earlier ordinances (1/1985 and 18/2001) shall be awarded to the disabled candidates.

Date : 26.6.2018

Sd/-
(Dr.Murlidhar Chandekar)
Vice-Chancellor,
Sant Gadge Baba Amravati University

SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE - 2018 - PART ONE - 77

Part D

**Bills for the purchase of the Equipment's for the Facilities created under
this Metric**

Bills of the Equipment's Purchased by the Institution

- Solar Panels

PANKAJ AUTOMOBILES Uttarwar Complex, Near Bus Station, YAVATMAL -445 001. Customer Care : 8766079709, Cell: 9822234646	CASH / CREDIT MEMO EXIDE	Distributors for MICROTEK DIGITAL & SINEWAVE INVERTER No. 47461	
Name : <u>Principa/ Indira College Kalamba</u>		Date : <u>23/5/22</u>	
Particular	Qty.	Rate	Amount
Outgroud 5.5 KW Mixture along with 540 watt solar panels along with wiring structure & fitting	1 set	2,87,000	2,87,000
E & E		TOTAL	2,87,000
Customer's Sign.		Sign.	

Paid & Cancelled
P. G. M. S.
Principal, Indira Mahavidyalaya

PANKAJ AUTOMOBILES Dealers of EXIDE BATTERIES Distributor: MICROTEK INVERTOR Uttarwar Complex, Near St Stand, Yavatmal Phone 07232-242732	To: <u>Principa/ Indira College Kalamba</u>			
Dear Sirs with reference to your enquiry No. _____ Dated _____ we are quoting as below				
NO	PARTICULARS	QTY.	RATE	PER
1)	5.5 KW Mixture 3 phase solar structure with outlet accessories	1	(1,10,000)	Rs
2)	Mixture 540 watt Half day Monocrystalline panels @ 17000	8	1,34,000	copy
3)	G.I. Structure with all necessary fitting & wiring	1 set	41,000	"
		2,87,000		
		<i>Paid & Cancelled</i> P. G. M. S. Principal, Indira Mahavidyalaya		

• **LPG - Powered Generator**

Sonali Electrical Sales & services 7/9/13/08
 Near Shitalamata pravesh dwar
 YAVATMAL - 445 001 (M.S.)

No. 48 Date: 10/15/08

Received with thanks from Principal, Indira Mahavidyalaya Kalam
 the sum of Rupees Sixty nine thousand seven hundred fifty
only/- by Cash/Cheque/D.D. No. ---

Dated _____

Paid & Cancelled
P.B.M.J.
 Principal, Indira Mahavidyalaya

(Rs.) 69750/-

Receipt Valid Subject to Realization of Cheque Customer Sign For Sonali Electricals

To: The Principle
Indira Mahavidyalaya
Kalamb TA: Kalamb
Dist: - Yavatmal,

B.S.T.No. _____ C.S.T.No. _____

SONALI ELECTRICALS
SALES & SERVICES
 Near Shitala Mata Praveshdwar, Infront of Hotel Mal
 Arni Road, Yavatmal - 445 001
 Mob. :- 9372611104, 9371611104, 9325111104
 DEALS IN : Birla Yamaha, Kirloskar Generator, Pumpset and
 Spare Parts
 SERVICE : Birla Yamaha, Honda, Kirloskar Generator,
 Pumpset, Vibrator, Diesel, Petrol, Kerosene Engines.

Supplier code No _____ Challan No _____ Invoice No 032
 Purchase order Code No _____ Date _____ Date 12/3/09
 Pan/ GR No _____ Mode of Transport _____ Vechile No _____

SR. NO.	DESCRIPTION	QUANTITY	RATE RS.	AMOUNT RS.
1.	Moke BIRLA ECOGEN Genset Model NO:- EG 3000A Eng. NO. NWX 02552	1	57000/-	57000=00
2.	LPG Conversion kit	1	5000/-	5000=00
			Assessable Value	
			Service Tax	
			Add on atom no. <u>06@12.5%</u>	7750=00
			Round off	
	Rupees <u>Sixty nine Thousand seven hundred fifty only</u>		TOTAL	69750=00

PAID & CANCELLED
P.B.M.J.
 Principal, Indira Mahavidyalaya

ADD ON ATOM NO. 06@12.5%

CONDITIONS OF SALE
 Your orders will not be accepted back without our approval. Please check number of packages, weight and marks before taking delivery no claim will be considered, unless communicated to us within 48 hrs. Yavatmal Jurisdiction will prevail. Our responsibility regarding breakage and shortage ceases when goods leave godown. Interest at 2% will be charged if payment not made when due. Applicable sales tax will be extra E&O.E.

YAT TIN IN 27370552014 V w.e.f. 20.6.2006 SERVICE TAX NO. ANBPM 4279 PST 774

1/ We hereby certify that my / our registration certificate under the Maharashtra Value Added Tax Act, 2002 is in force on the date on which sale of goods specified in this bill / cash memorandum is made by me / us, and that the transaction of sale covered by this bill / cash memorandum has been effected by me and it shall be accounted for in the turnover of sales while filing my returns.
 Please pay to State Bank of India by Crossed Cheque on our account.

For SONALI ELECTRICALS
[Signature]

• Invertor

PANKAJ AUTOMOBILES Uttarwar Complex, Near Bus Station, YAVATMAL -445 001, Ph : 242732, Cell: 9822234646 Name: <u>Principal, Indira Coll Kalamb</u>		Battery Type FE00 6LMS150 3UI051015001485	Battery Type FE00-6LMS150 3UI051014001416	Battery Type FE00-6LMS150 3UI051213001834
Particular	Qty.	Rate	Amount	
NEW EXIDE BATTERY	3	15500/-	46500/-	
SOLATUBULAR	1	301051015001485		
6LMS150	2	301051014001416		
ONICEATEK Inverters	1	301051213001834		
Jumbo UPS SW-2.7 KVA	1		12500/-	
TOTAL			59000/-	
Customer's Sign				
Principal, Indira College Kalamb				
3) Invertor 2.7 KVA			54000/-	54000/-

• Battery

Invoice No. P-620
 Ref No. 31567

50
23-10-2017

PANKAJ AUTOMOBILES
 Uttarwar Complex Near ST Stand
 YAVATMAL
 445001
 07232-242732 / 9822234646
 GSTIN/UIN 27AIRPB0516B1ZT
 State Name : Maharashtra, Code : 27
 E-Mail : bajonasanjeev@rediffmail.com

GST TAX INVOICE

Party: **PRINCIPAL INDIRA COLLEGE KALAMB**
 State Name : Maharashtra, Code : 27
 Place of Supply : Maharashtra

Description of Goods	HSN/SAC	GST Rate	Quantity	Rate per	Amount
6ELMS EXIDE BATTERY Batch: 1	8507	28%	3 NOS	10,937.50 NOS	32,812.50
CGST SALE					4,593.75
SGST SALE					4,593.75
Round Up					
Total					3 NOS ₹ 42,000.00

Amount Chargeable (in words) **INR Forty Two Thousand Only** E & OE

HSN/SAC	Taxable Value	Central Tax Rate	Central Tax Amount	State Tax Rate	State Tax Amount	Total Tax Amount
8507	32,812.50	14%	4,593.75	14%	4,593.75	9,187.50
Total	32,812.50		4,593.75		4,593.75	9,187.50

Tax Amount (in words) : **INR Nine Thousand One Hundred Eighty Seven and Fifty paise Only**
 Date & Time: 23-Oct-2017 at 18:20

Declaration
 We declare that this invoice shows the actual price of the goods described and that all particulars are true and correct.

for PANKAJ AUTOMOBILES
 Authorised Signatory

Paid & Cancelled
 Principal, Indira Mahavidyalaya

• Invertor and Battery

RAJIKMI ELECTRONICS
 Mainde Chowk, Yavatmal- 445001
 Mob: 9822231232, 9326531232

Also Deals in Branded & Assembled Computers, On Line & Off Line UPS

To Principal, Smatra College,
Kalam,

Dear Sir's 15/10/21
 With reference to your enquiry No..... Dated..... We are quoting as below.

S.N.	PARTICULARS	QTY	RATE	AMOUNT
1)	Battery Eucw MIRW	↓	5700/-	5700/-
2)	Battery Eucw GELMISD	↓	15800/-	15800/-
3)	Inverter 2-7KVA MIRWLEP	↓	13000/-	13000/-
Paid & Cancelled Principal, Indira Mahavidyalaya			Total	34500/-
In Words Rs.				

E & O.E.

[Signature]
 For: Rajikmi Electronics

• **Invertor Unit**

Ref. No. 31597

PANKAJ AUTOMOBILES
 Uttarwar Complex, Near ST Stand.
 YAVATMAL
 445001
 07232-242732 / 9822234646
 GSTIN/UIN: 27AIRPB0516B1ZT
 State Name : Maharashtra, Code : 27
 E-Mail : bajoriansanjeev@rediffmail.com

GST TAX INVOICE

Party : **PRINCIPAL INDIRA COLLEGE KALAMB**

State Name : Maharashtra, Code : 27
 Place of Supply : Maharashtra

Description of Goods	HSN/SAC	GST Rate	Quantity	Rate per	Amount
2.7SW MICROTEK INVERTOR Batch: 1		18 %	1 NOS 1 NOS	10,169.49 NOS	10,169.49
					915.25
					915.25
					0.01
					CGST SALE
					SGST SALE
					Round Up
					₹ 12,000.00
Total			1 NOS		E. & O.E

Paid & Cancelled
[Signature]
 Principal, Indira Mahavidyalaya

Amount Chargeable (in words)

INR Twelve Thousand Only

HSN/SAC	Taxable Value	Central Tax		State Tax		Total Tax Amount
		Rate	Amount	Rate	Amount	
	10,169.49	9%	915.25	9%	915.25	1,830.50
Total	10,169.49		915.25		915.25	1,830.50

Tax Amount (in words) : **INR One Thousand Eight Hundred Thirty and Fifty paise Only**

Date & Time: 23-Oct-2017 at 19:25

for PANKAJ AUTOMOBILES

Declaration
 We declare that this invoice shows the actual price of the goods described and that all particulars are true and correct.

Authorised Signatory

• Backup Sine-Wave Invertor

Dealers of: EXIDE BATTERIES Distributor: MICROTEK INVERTOR Uttarwar Complex, Near St Stand, Yavatmal Phone : 07232-242732		College, Kaulumb		
Dear Sir's with reference to your enquiry No. _____		Dated 15/10/2017 we are quoting as below.		
NO.	PARTICULARS	QTY.	RATE	PER
①	MICROTEK Invertors Jumbo UPS SW. 2.7 KVA	1	12500/-	
②	New Exide Batterys 6m 5150	1	46500/-	
③	New Exide Batterys M1700	1	5600/-	
			64600	
Paid & Cancelled Principal, Indira Mahavidyalaya				
All prices are subject to change without notice and prices charged will be these in effect on the date of dispatch irrespect of when orders are placed stock subject to prior sale. Delivery Ex. our shop. E & OE.				
For : PRM(A) AUTOMOBILES				

• LED Lights and Power Efficient Fans

08

विजय इलेक्ट्रिकल वर्क्स
धामणगाव रोड, यवतमाळ

विल क्र. 145 दि. 13.05.20
मे. प्राचार्य बंदिरा माला. कच्छ

1) पंधरो -	07 1177	10550 = 00
2) लाईट LED -	11 1177	1320 = 00
3) पायल -	2 1177	2700 = 00
4) लागा -	24 1177	360 = 00
5) पटन -	36 1177	1800 = 00
6) बॉडी -	05 1177	600 = 00
7) एन.सी.सी. -	4 1177	1440 = 00
8) एन.सी.सी. बॉडी -	5 1177	1100 = 00
9) फॅन रेग्युलेटर -	4 1177	1200 = 00
10) व्हेलव्हॉल्व -	24 1177	600 = 00
11) मोटर इन्वर्टर -	01	23150 = 00
पाईड अंदाजित		45320 = 00

Principal Indira Mahavidyalaya
प.सी.सी. - एन.सी.सी.
लीगल - असे

नगदी मिकाले.
प्र.प्रा.

Tax Invoice

P. ENTERPRISES
INCORPORATED IN INDIA
GSTIN: 27ABP0311H
Principal Indira Mahavidyalaya
KALASHI
State Name: Maharashtra, Code: 27

Invoice No: CS 514/20-21
Invoice Date: 16 Jul 2020
Place of Issue: CREDIT
Supplier's State: Other (Maharashtra)
Terms of Delivery: **45**

Description of Goods	HSN/SAC	GST Rate	Quantity	Rate	per	Unit	Amount
1 Burya C.Fan Udaan 45"	8414	18 %	18 Nos	1,294.92	Nos		23,308.56
Less: CGST SALES SGST SALES ROUND OFF							2,097.77 2,097.77 (-10.10)
Net Total							27,504.00

Amount Chargeable (In words): **Indian Rupees Twenty Seven Thousand Five Hundred Four Only**

Taxable Value	Central Tax	State Tax	Total Tax Amount
23,308.56	4,196.54	4,196.54	8,393.08
Total	23,308.56	8,393.08	31,701.64

Tax Amount (In words): **Indian Rupees Four Thousand One Hundred Ninety Five and Fifty Four paise Only**

Company's PAN: **ABSP0311H**

Company's Bank Details:
Bank Name: STATE BANK OF INDIA CURRENT ACCOUNT
A/c No.: 30424074444
Branch: INDOUR BRANCH VAYATMA & GEMSHYD
No: P. ENTERPRISES

SUBJECT TO YAVATMA JURISDICTION

P. ENTERPRISES
INCORPORATED IN INDIA

• Parking area bill (Constructed Far from Campus Buildings)

Wanajkumar Narayanrao Tadas
Civil Engineer & Govt. Contractor

Survey, Planning, Estimate, Consultant

Date: 05/08/2020

Indriyalaya Kalamb, Tq - Kalamb, Dist - Yavatmal

Name of Work: Providing and supplying building material for construction of vehicle stand at Indira Mahavidyalaya Kalamb

ABSTRACT

S.No.	Item of work	Quantity	Rate	Unit	Amount
1	wardha sand	15	1000	cum	15000
2	20mm gravel	5	800	cum	4000
3	53 grade cement	40	300	bag	12000
4	8mm+ 12mm steel	2	4500	qtl	9000
5	50x50x5mm angle	20	500	qtl	10000
6	G.I.sheet	3900	6	No	23400
7	Burnt brick	5	520	No	2600
8	murum				
Total Amount Rs:					100000.00

Thanking you

(In Words One lack only only)

cheq. no 649

Paid & Cancelled
Principal, Indira Mahavidyalaya

Your faithfully
Wanajkumar N. Tadas
Civil Engineer & Govt. Contractor
Yavatmal / Amravati



प्रति,
प्राचार्य इंदिरा महाविद्यालय कुडल
कुडलचे नाव :- इंदिरा महाविद्यालयाच्या परिसराने
वाडगा कुडल (vehicle stand)
ह्याबाबत विलंब देणे
बरेच पावती.


१:३ कुडलचे निवेदन मात्रा दर एकूण
१) इंदिरा महाविद्यालयाच्या परिसराने ६ ४९०००/- ४९०००/-
आपण दिलेल्या मोजमापप्रमाणे विलंब देणे
मापदंडानात व आपण उपलब्ध ठरवून
दिलेल्या बाह्यव्याप्तये मर्यादित
हे आपघटिन करिले आम मर्यादित
दराने कुडल देणे.

प्रधानपन्नाय ह्या (इपमे फुले) एकूण रक्कम = ४९०००/-
cheq. no - 648

Paid & Cancelled
Principal, Indira Mahavidyalaya
Mahalaxmi Construction
Address: Nam Azad Ward
Tal: Ralegaon, Dist: Yavatmal

- Gardening and Landscaping

॥ श्री गजानन महाराज प्रसादना ॥



Manojkumar Narayanrao Tadas
Civil Engineer & Govt. Contractor

Survey, Planning, Estimate, Consultant

To
Principal
Indira Mahavidyalaya Kalamb, Tq.- Kalamb, Dist.- Yavatmal

Date : 04/09/2020

Name of Work; Providing and laying red soil on various ground

ABSTRACT

S.No.	Item of work	Quantity	Rate	Unit	Amount
1	Supplying soft red soil at the road side, including conveying and stocking complete. Spec.No.- Rd 24/Page No.203	49	800	cum	39200
2	Spreading gravel / sand / soft murum / available murum over rubble soling /w B.M.surface blanketing	49	100	cum	4900
3	Compacting the hard murum / kankar for all widths (200 mm. loose) with static roller including necessary artificial watering complete.	245	20	sqm	4900
Total Rs /-					49000.00

Thanking you


(In Words: forty nine thousand only)

cheq. no. 653

Paid & Cancelled
[Signature]
Principal, Indira Mahavidyalaya

Your faithfully
[Signature]
Manojkumar N. Tadas
Civil Engineer & Govt. Contractor
Yavatmal / Amravati

॥ श्री गजानन महाराज प्रसादना ॥



Manojkumar Narayanrao Tadas
Civil Engineer & Govt. Contractor

Survey, Planning, Estimate, Consultant

To
Principal
Indira Mahavidyalaya Kalamb, Tq.- Kalamb, Dist.- Yavatmal

Date : 04/09/2020

Name of Work; Providing and laying red soil on various ground

ABSTRACT

S.No.	Item of work	Quantity	Rate	Unit	Amount
1	Supplying soft red soil at the road side, including conveying and stocking complete. Spec.No.- Rd 24/Page No.203	49	800	cum	39200
2	Spreading gravel / sand / soft murum / available murum over rubble soling /w B.M.surface blanketing	49	100	cum	4900
3	Compacting the hard murum / kankar for all widths (200 mm. loose) with static roller including necessary artificial watering complete.	245	20	sqm	4900
Total Rs /-					49000.00

Thanking you

(In Words: forty nine thousand only)

cheq. no. 653

Paid & Cancelled
[Signature]
Principal, Indira Mahavidyalaya

Your faithfully
[Signature]
Manojkumar N. Tadas
Civil Engineer & Govt. Contractor
Yavatmal / Amravati

- Gardening Material

BILL OF SUPPLY Mob. 9371142897
FAHUSAIN M. GULAMALI
 Sharefall Chowk, Main Road YAVATMAL - 445001
 (COMPOSITION TAXABLE PERSON, NOT ELIGIBLE TO COLLECT TAX ON SUPPLIES)
 Serial No: 1309 State: Maharashtra
 Date of issue: _____ State Code: 27
 Name: Indira Mahavey (528)
 Address: _____

GSTIN: _____

Description of Product	Qty	Rate	Amount
pipe 1/2 inch	1	1250/-	1250/-
			1000/-
TOTAL			2250/-

TOTAL Invoice Amount in Words: Two thousand two hundred fifty rupees only
 Terms and Conditions: Certified that the above are true and correct
 No Return For: FAHUSAIN M. GULAMALI
 No Exchange
 Subject to Yavatmal Jurisdiction Authorised Signatory

Paid & Cancelled
Principal, Indira Mahavey

GSTIN No.: 27ABKPG7019C12W 786 Subject to Yavatmal Jurisdiction
 State: Maharashtra Code - 27 Q: 9923881001
 Composition Dealer **Haji** Bill of Supply
Haji General Stores (528)
 Main Road, Yavatmal - 445 001

Bill No. 4346 Date: 11/12/20
 Name: Indira Mahavey (528)

Particular	Qty.	Rate	Amount
Gupta Pipe 1/2 inch	1	1250/-	1250/-
Joint	1	1000/-	1000/-
TOTAL			2250/-

Paid & Cancelled
Principal, Indira Mahavey
Auth. Signature

I hereby certify that my/our registration certificate under the GST Act, 2017 is in force on the date on which the Goods service Tax specified in this Bill/Cash Memorandum is made for us.

(275)

॥ श्री महालक्ष्मी प्रसाद ॥

मनोज हार्डवेअर्स अँड फर्निचर्स

कॉम्ब. जि. यवतमाळ 445401
 दिनांक 21/09/2020

कॉम्प्लेस नं. 11/111
 श्री/श्रीमती इ. म. म. म. म.

क्र	वस्तुसूची	नग	दर	रुपये
1	P.V.C. पाइप	10	400	4000/-
2	नळ		188	188
				एकूण 4188

माली

(276)

॥ श्री महालक्ष्मी प्रसाद ॥

मनोज हार्डवेअर्स अँड फर्निचर्स

कॉम्ब. जि. यवतमाळ 445401
 दिनांक 21/09/2020

कॉम्प्लेस नं. 11/111
 श्री/श्रीमती प्रभाकर शिंदे महा. म. म.

क्र	वस्तुसूची	नग	दर	रुपये
1	P.V.C. पाइप	12	400	4800
2	नळ		170	170
3	लॉकेटिंग सिस्टम		1000	1000
				एकूण 6970

Principal
 Indira Mahavidyalaya
 Kalamb, Distt. Yavatmat

(330) अ

॥ श्री महालक्ष्मी प्रसाद ॥

मनोज हार्डवेअर्स अँड फर्निचर्स

कॉम्ब. जि. यवतमाळ 445401
 दिनांक 20-03-2022

कॉम्प्लेस नं. 11/111
 श्री/श्रीमती प्रभाकर शिंदे महा. म. म.

क्र	वस्तुसूची	नग	दर	रुपये
01	पाइप (100mm)	01	900	900.00
02	नळ (लॉकेटिंग)	02	50	100.00
				एकूण 1000.00

माली

- Tree Guard

Jay Swami Narayan
JANHVI (18)
ALUMINIUM PLY & Hardware
Shukhakarta Complex Darwha Road, Yavatmal
Mo.9922208543, 9860546014

M/s प्राचार्य इंदिरा महा कलेज Inv No. _____
Date 24/5/2020

Description	Piece	Rate	Disco	Amount
तीगार्ड	5	950		4750
Paid & Cancelled <i>[Signature]</i> Principal, Indira Mahavidyalaya				
Thanks				
			Total	4750

For : *[Signature]*
JANHVI ALUMINIUM PLY & Hardware

Jay Swami Narayan
JANHVI (24)
ALUMINIUM PLY & Hardware
Shukhakarta Complex Darwha Road, Yavatmal
Mo.9922208543, 9860546014

M/s प्राचार्य इंदिरा महा. कलेज Inv No. _____
Date 21/5/20

Description	Piece	Rate	Disco	Amount
ती. गार्ड	5	950		4750
Paid & Cancelled <i>[Signature]</i> Principal, Indira Mahavidyalaya				
Thanks				
			Total	4750

For : *[Signature]*
JANHVI ALUMINIUM PLY & Hardware

• Bill for Ornamental Plants Purchasing

कॅश / क्रेडीट भेगो मो. 9730604768
राज नर्सरी 9326841791
 पुनम चौक, यवतमाळ 9765216116
 सर्व प्रकारची लहान व मोठी फुल, फळ, शो, इनडोर, आऊटडोर
 आणि लेआऊटची झाडे मिळण्याचा विश्वसनीय ठिकाण
 कार्यालय गिताणी पेट्रोल पंप समोर, नागपुर रोड, यवतमाळ
 बिल क्र. **3139** दिनांक : 13/06/21.....

श्री पुनम चौक इंडियन मल, उबेल,

क्र.	विवरण	नग	दर	रक्कम
१	मिर्चा लगेर	25	40	1000 200
२	पुलाहा	22	100	2200 200
३	विदग्धा	5	160	800 200
४	गुलाब	4	120	480 200
५	रकुशा	8	80	640 200
६	पारिजात	2	40	80 200
७	कुडा	1	40	40 200
८	कुडा	6	300	1800 200
९	रुकीका पाम	6	400	2400 200
१०				
११				
१२				
१३				
१४				
१५				
१६				
			एकुण रक्कम	9440 200

धन्यवाद !
 एकदा विकलेला माल परत घेतल्या जाणार नाही.
 तर्फे - राज नर्सरी, यवतमाळ

• **Audit Statements Depicting Expenses on Gardening and Landscaping for Greener Campus**

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB, DIST:- YAVATMAL
SENIOR COLLEGE ACCOUNT
RECEIPTS & PAYMENTS ACCOUNT FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH, 2019

RECEIPTS	Amount Rs.	PAYMENTS	Amount Rs.
To,		By,	
<u>Opening Balance:-</u>		<u>Salary:-</u>	
As per last B/s	8441.00	Teaching Staff	8776640.00
		Non Teaching Staff	1520160.00
<u>DIRECT OR RECURRING RECEIPTS:-</u>		Grade Pay Teaching Staff	1956000.00
<u>State Grant</u>		Grade Pay Non Teaching Staff	354600.00
Salary Grant	30822516.00	Contributory Salary	384240.00
Contributory Salary	384240.00	Special Allowance	40800.00
DA Arrears	5004275.00		13032440.00
Medical Bill Reimbursement		<u>Dearness Allowances:-</u>	
Non Salary Grant	--- 36211031.00	Teaching Staff	15026764.00
<u>Other Grant</u>		Non Teaching Staff	2624852.00
Central Govt.	---		17651616.00
Other State Govt	---	<u>Other Allowances etc.</u>	
any other Sources	---	H.R.A.-Teaching Staff	1073264.00
		H.R.A.-Non Teaching Staff	187476.00
<u>P.T.C.</u>	---	T.A.-Teaching Staff	294000.00
<u>E.B.C.</u>	2115.00	T.A.-Non Teaching Staff	62400.00
<u>S.T.C.</u>	---	Medical Leave	
	2115.00	DA-Arears	3909835.00
<u>Fees Collected from Students</u>		Other Allowances etc.	0.00
<u>including arrears & reimbursement</u>			5526975.00
Tuition fees	319600.00	<u>Medical Reimbursement</u>	0.00
Library fees	53333.00		
Home / Economics Laboratory fees	18945.00	<u>Rent, Rates, Taxes of College Building including</u>	
BSC Laboratory fees	100020.00	<u>laboratory & library, Hostel, & Gymkhana.</u>	
College Exam fees	35330.00	Building Rent	---
Commerce Computer Laboratory fees	13795.00	Playground Rent	
Geography Laboratory fees	16910.00	Water Tax	
Pshycology Laboratory fees	7490.00	Insurance of the College Building	0.00
Games & Sports Fees	52965.00		
Others - Savidha Fees	28556.00	<u>Building Repairs & Depreciations of the College</u>	165413.00
Backward Student	186.00		



Fines

College Exam fine		
Games & Sports		
Laboratory		
		647130.00

Subscription from Donation Contribution for the Educational Enhancement (COP)

from Others	713230.00	
from Managements / Society	800000.00	
from University		---
		1513230.00

Fees for Extra Curricular Activities:-

Extra Curricular Activities	27548.00	
Medical Examination	18182.00	
Physical Efficiency Test	8733.00	
Games Sports & Gymkhana		---
		54463.00

Fees Collected on behalf of the University

Exam fees (including late fees)	505589.00	
Enrollment fees	10800.00	
Annual fees	24871.00	
Student Council	1880.00	
Insurance	3805.00	
Cycle Stand	12009.00	
Degree	58660.00	
Environment Fees	17935.00	
Sant Gadagebaba Adhyasan fund	186.00	
Student Welfare fund	3760.00	
Corpus fund	1880.00	
Student Welfare Fund	8760.00	
Ashwamegh Nidhi	11280.00	
Emergency Fund (Apatkalin)	3760.00	665175.00

Building Laboratory & Library excluding Hostel & Gymkhana & other Residential Quarters:-

Play Ground Leveling & Development	284308.00	
Contribution towards maintainance		---
Depreciation		---
Current repairs paid to Management (National Basis)		284308.00

Rent:-

On residential quarters of Principal		---
On Quarters of Non Teaching Staff		---

College Library:-

Books Purchase	194670.00	
Newspaper & Periodicals	11478.00	
Books-Binding & Other Charges	2325.00	208473.00

Repairs :-

Furniture & Equipments		---
Machinery & Office Equipments		---

Current Laboratory Expenses

Chemistry Laboratory Exps.	215172.00	
Geography Laboratory Exps.	74275.00	
Zoology Laboratory Exps.	86480.00	
Psychology Laboratory Exps.	53425.00	
Commerce Computer Laboratory Exps.	52062.00	
Home / Economics Laboratory Exps.	60833.00	
Botony Laboratory Exps.	85054.00	627301.00

Other Items

(As per Schedule "A" attached) 431127.00



Any Other Miscellaneous Receipts
for maintainance of the College

Any Charges collected from students for specific services

Identity Cards	3792.00	
Annual College Magazine	27521.00	
Sale of Prospectus	7746.00	
B.T. Cards	93.00	39152.00
		<hr/>

Bank Interest 11530.00

Recovery from University:- ---

Other

Sale of Old News Papers	0.00	
Allumini Contribution (Staff & Students)	54000.00	
Donation Staff	0.00	
Interest on Building Reserve Fund	3246.00	
Recovery of Bank Charges	684.00	
Contribution to Online Exam Expenditure	60620.00	118550.00
		<hr/>

Recovery of Telephone, Electricity charges & Talex (Prorata)

Junior College	---	
Others	---	---
		<hr/>

Miscellaneous

Miscellaneous Expenses	1260.00
Electricity & Lighting	31700.00
Telephone	12579.00
College Magazine Expenses	90000.00
Prospectus Expenses	25000.00
Peon Uniform Expenses	13363.00
Stationery & Printing	21680.00
College Exam.	172925.00
Advertisement Expenses	29600.00
Travelling Expenses	24764.00
Seminar & Conference Expenses	15870.00
Gazettee Fees	1000.00
Suvidha Expenses	11029.00
Extra Curricular Activity	101483.00
Identity Cards	43000.00
Bank Charges	10548.70
Emigration	265.00
Water Charges	10100.00
Research Activity	50000.00
Xerox Expenses	4512.00
Audit fees	12000.00
Games & Sports	40000.00
Botonical Garden Expenses	3950.00
College Garden	11450.00
	<hr/>
	738078.70

TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS	39262376.00	TOTAL OF DIRECT OR RUCCURING EXPENDITURE	38665731.70
---------------------------------------	-------------	------------------------------------------	-------------

PB M J a
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal



INDIRECT OR NON RECURRING RECEIPTS

Private Scholarship	---
Handicapped	---
Recovered from Students	
<u>Other's Heads</u>	
As per Schedule "B" attached	13175138.00

INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE

<u>Other Contribution transferred to Specific funds</u>	
<u>Fees paid to University:-</u>	
Annual fees	76830.00
Enrollment Fees	54900.00
Ashwamegh	26352.00
Student Welfare Fund	10980.00
Student Insurance	10980.00
Exam Fees	505500.00
Sports Fees	78350.00
Students Council Fees	5490.00
Degree	46040.00
Aapatkalin Nidhi	10980.00
Carpus fund	5490.00
	<u>831892.00</u>
<u>Other's Heads</u>	
s	12939783.00

<u>TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING</u>	<u>13175138.00</u>	<u>TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE</u>	<u>13771675.00</u>
<u>TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS</u>	<u>39262376.00</u>	<u>TOTAL OF DIRECT OR RECURRING EXPENDITURE</u>	<u>38665731.70</u>
<u>TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING</u>	<u>13175138.00</u>	<u>TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE</u>	<u>13771675.00</u>
<u>TOTAL OF OPENING BALANCE AS ON 01.04.2018</u>	<u>8441.00</u>	<u>CLOSING BALANCE</u>	<u>8548.30</u>
		(As per Schedule "D" attached)	
<u>GRAND TOTAL RS.</u>	<u>52445955.00</u>	<u>GRAND TOTAL RS.</u>	<u>52445955.00</u>
			0.00

The Receipt & payment account for the year ended has been prepared on the basis of books of accounts & documents produced before us for our verification. The books of accounts produced before us are unsigned by the higher authority (Principal).

Place : Yavatmal

Date : 27.06.2019

P. B. Kalantri
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal

For Ashish Kalantri & Co.
Chartered Accountants

Ashish Kalantri
Proprietor



SRI RA MAHAVIDYALAYA, KALAMB, DIST:- YAVATMAL

SENIOR COLLEGE ACCOUNT

RECEIPTS & PAYMENTS ACCOUNT FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH, 2020


RECEIPTS	Amount Rs.	PAYMENTS	Amount Rs.
To,		By,	
<u>Opening Balance:-</u>		<u>Salary:-</u>	
As per last B/s	8548.30	Teaching Staff	20313300.00
		Non Teaching Staff	1676380.00
		Grade Pay Teaching Staff	815000.00
		Grade Pay Non Teaching Staff	345000.00
		Contributory Salary	405680.00
		Special Allowance	62000.00
			23617360.00
<u>DIRECT OR RECURRING RECEIPTS:-</u>		<u>Dearness Allowances:-</u>	
<u>State Grant</u>		Teaching Staff	8445640.00
Salary Grant	36954287.00	Non Teaching Staff	2858527.00
Arrears	3466427.00		11304167.00
Contributory Salary	405680.00		
Medical Bill Reimbursement		<u>Other Allowances etc.</u>	
Non Salary Grant	--- 40826394.00	H.R.A.-Teaching Staff	1781318.00
<u>Other Grant</u>		H.R.A.-Non Teaching Staff	199106.00
Central Govt.	---	T.A.-Teaching Staff	282000.00
Other State Govt	---	T.A.-Non Teaching Staff	62400.00
University-Contribution for Laboratory Exps.	10000.00	Medical Leave	
any other Sources	---	Arrears	3580043.00
	10000.00	Other Allowances etc.	5904867.00
<u>P.T.C.</u>	---		
<u>E.B.C.</u>	0.00	<u>Medical Reimbursement</u>	0.00
<u>S.T.C.</u>	---		
	0.00	<u>Rent, Rates, Taxes of College Building including</u>	
<u>Fees Collected from Students</u>		<u>laboratory & library, Hostel, & Gymkhana.</u>	
<u>including arrears & reimbursment</u>		Building Rent	---
Tuition fees	1191200.00	Playground Rent	
Library fees	0.00	Water Tax	
Home / Economics Laboratory fees		Insurance of the College Building	0.00
BSC Laboratory fees			
College Exam fees		<u>Building Repairs & Depreciations of the College</u>	441000.00
Commerce Computer Laboratory fees			
Geography Laboratory fees			
Pshycology Laboratory fees			
Games & Sports Fees			
Others - Suvidha Fees			
Backward Student			



<u>Fines</u>			<u>Building Laboratory & Library excluding Hostel & Gymkhana & other Residential Quarters:-</u>		
College Exam fine			Play Ground Leveling & Development	0.00	
Games & Sports			Contribution towards maintainance	---	
Laboratory		1191200.00	Depreciation	---	
			Current repairs paid to Management (National Basis)		0.00
<u>Subscription from Donation Contribution for the Educational Enhancement (COP)</u>			<u>Rent:-</u>		
from Others	247000.00		On residential quarters of Principal	---	
from Managements / Society			On Quarters of Non Teaching Staff	---	---
from University	---	247000.00			
<u>Fees for Extra Curricular Activities:-</u>			<u>College Library:-</u>		
Extra Curricular Activities	0.00		Books Purchase	273737.00	
Medical Examination			Newspaper & Periodicals	17400.00	
Physical Efficiency Test			Books-Binding & Other Charges	3490.00	294627.00
Games Sports & Gymkhana	---	0.00			
<u>Fees Collected on behalf of the University</u>			<u>Repairs :-</u>		
Exam fees (including late fees)	465650.00		Furniture & Equipments	56500.00	
Enrollment fees			Machinery & Office Equipments	---	56500.00
Annual fees			<u>Current Laboratory Expenses</u>		
Student Council			Chemistry Laboratory Exps.	200247.00	
Insurance			Geography Laboratory Exps.	98584.00	
Cycle Stand			Zoology Laboratory Exps.	69642.00	
Degree	37000.00		Psychology Laboratory Exps.	27010.00	
Environment Fees			Commerce Computer Laboratory Exps.	77258.00	
Sant Gadagebaba Adhyasan fund			Home / Economics Laboratory Exps.	91834.00	
Student Welfare fund			Physics Laboratory Exps.	53739.00	
Corpus fund			Botony Laboratory Exps.	11200.00	629514.00
Student Welfare Fund			<u>Other Items</u>		15000.00
Ashwamegh Nidhi			(As per Schedule "A" attached)		
Emergency Fund (Apatkalin)		502650.00			



<u>Any Other Miscellaneous Receipts</u>			<u>Miscellaneous</u>		
<u>for maintainance of the College</u>					
<u>Any Charges collected from students for specific services</u>					
Identity Cards	0.00		Miscellaneous Expenses	4720.00	
Annual College Magazine			Electricity & Lighting	55990.00	
Sale of Prospectus			Telephone	5088.00	
B.T. Cards		0.00	College Magazine Expenses	70000.00	
			Prospectus Expenses	48000.00	
<u>Bank Interest</u>		7645.00	Peon Uniform Expenses	9800.00	
			Stationery & Printing	79290.00	
<u>Recovery from University:-</u>		---	College Exam.	74129.00	
			Advertisement Expenses	48460.00	
<u>Other</u>			Travelling Expenses	33775.00	
Sale of Old News Papers	0.00		Seminar & Conference Expenses	14318.00	
Allumini Contribution (Staff & Students)	93641.00		Gazettee Fees	1000.00	
Donation Staff	0.00		Suvidha Expenses	26373.00	
Interest on Building Reserve Fund	4959.00		Extra Curricular Activity	92943.00	
Recovery of Bank Charges	0.00		Identity Cards	37023.00	
Contribution to Online Exam Expenditure	109044.00	207644.00	Bank Charges	12458.96	
			Physical Efficiency Test	9700.00	
<u>Recovery of Telephone, Electricity charges & Talex (Prorata)</u>			Water Charges	87221.00	
Junior College	---		Research Activity	56200.00	
Others	---	---	Postage Expenses	6840.00	
			Audit Fees	12000.00	
			Games & Sports	150820.00	
			Botonical Garden Expenses	11798.00	
			College Garden	10230.00	958176.96
TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS	42992533.00		TOTAL OF DIRECT OR RUCCURING EXPENDITURE	43221211.96	


 Principal
 Indira Mahavidyalaya
 Kalamb, Dist. Yavatmal



INDIRECT OR NON RECURRING RECEIPTS

Private Scholarship	---
Handicapped	---
Recovered from Students	
<u>Other's Heads</u>	
As per Schedule "B" attached	16495702.00

INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE

Other Contribution transferred to Specific funds	
<u>Fees Paid to University:-</u>	
Annual fees	63210.00
Enrollment Fees	76200.00
Ashwamegh	21672.00
Student Welfare Fund	9030.00
Student Insurance	9030.00
Exam Fees	459540.00
Sports Fees	44750.00
Students Council Fees	4515.00
Degree	24480.00
Aapatkalin Nidhi	9030.00
Carpus fund	4515.00
	<u>725972.00</u>
<u>Other's Heads</u>	
As per Schedule "C" attached	15235086.00


TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	16495702.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	15961058.00
TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS	42992533.00	TOTAL OF DIRECT OR RECURRING EXPENDITURE	43221211.96
TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	16495702.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	15961058.00
TOTAL OF OPENING BALANCE AS ON 01.04.2018	8548.30	<u>CLOSING BALANCE</u>	314513.34
		(As per Schedule "D" attached)	
GRAND TOTAL RS.	59496783.30	GRAND TOTAL RS.	59496783.30

0.00

The Receipt & payment account for the year ended has been prepared on the basis of books of accounts & documents produced before us for our verification. The books of accounts produced before us are unsigned by the higher authority (Principal).

Place : Yavatmal

Date : 08.08.2020


Principal
Indira Mahavidyalaya
Lilamb, Dist. Yavatmal

For Ashish Kalantri & Co,
Chartered Accountants


Proprietor

UDIN:-20108564AAAADR3783



<u>Fines</u>			<u>Building Laboratory</u>	<u>Library excluding Hostel & Gymkhana & other Residential Quarters:-</u>		
College Exam fine				Play Ground Leveling & Development	0.00	
Games & Sports				Contribution towards maintainance	---	
Laboratory		985575.00		Depreciation	---	
				Parking Shed Etc.	149000.00	
				Curent repairs paid to Management (National Basis)		149000.00
<u>Subscription from Donation Contribution for the Educational Enhancement (COP)</u>						
from Others				<u>Rent:-</u>		
from Managements / Society				On residential quarters of Principal	---	
from University		---	0.00	On Quarters of Non Teaching Staff	---	---
<u>Fees for Extra Curricular Activities:-</u>				<u>College Library:-</u>		
Extra Curricular Activities		0.00		Books Purchase	116254.00	
Medical Examination				Newspaper	7400.00	
Physical Efficiency Test				Periodicals	19025.00	
Games Sports & Gymkhana		---	0.00	Books-Binding & Other Charges	10989.00	153668.00
<u>Fees Collected on behalf of the University</u>				<u>Repairs :-</u>		
Exam fees (including late fees)			0.00	Furniture & Equipments	50000.00	
Enrollment fees				Machinery & Office Equipments	---	50000.00
Annual fees						
Student Council				<u>Current Laboratory Expenses</u>		
Insurance				Chemistry Laboratory Exps.	13500.00	
Cycle Stand				Geography Laboratory Exps.	73572.00	
Degree				Zoology Laboratory Exps.	194780.00	
Environment Fees				Psychology Laboratory Exps.	15523.00	
Sant Gadagebaba Adhyasan fund				Commerce Computer Laboratory Exps.	28399.00	
Student Welfare fund				Home / Economics Laboratory Exps.	48371.00	
Corpus fund				Physics Laboratory Exps.	67070.00	
Student Welfare Fund				Botony Laboratory Exps.	80874.00	522089.00
Ashwamegh Nidhi						
Emergency Fund (Apatkalin)			0.00	<u>Other Items</u>		20000.00



(As per Schedule "A" attached)

Any Other Miscellaneous Receipts
for maintainance of the College

Any Charges collected from students for specific services

Identity Cards	0.00	
Annual College Magazine		
Sale of Prospectus		
B.T. Cards		0.00

Bank Interest 11111.00

Recovery from University:- ---

Other

Sale of Old News Papers	0.00	
Allumini Contribution (Staff & Students)	18603.00	
Donation Staff	0.00	
Interest on Building Reserve Fund		
Recovery of Bank Charges	760.00	
Contribution to Online Exam Expenditure		19363.00

Recovery of Telephone, Electricity charges & Talex (Prorata)

Junior College	---	---
Others	---	---

Miscellaneous

Miscellaneous Expenses	19260.00	
Electricity & Lighting	53234.00	
Telephone	4350.00	
College Magazine Expenses	77000.00	
Prospectus Expenses	22000.00	
Peon Uniform Expenses	9600.00	
Stationery & Printing	50892.00	
College Exam.	134537.00	
Advertisement Expenses	11000.00	
Travelling Expenses	11170.00	
Gazettee Fees	1000.00	
Suvidha Expenses	5043.00	
Extra Curricular Activity	70955.00	
Identity Cards	36000.00	
Bank Charges	4765.76	
Audit Fees	12000.00	
Games & Sports	300390.00	
Water Charges	22970.00	
Research Activity	50000.00	
Botonical Garden Expenses	18700.00	
Postage Expenses	0.00	
College Garden	10190.00	925056.76

TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS 43696460.00

TOTAL OF DIRECT OR RUCURING EXPENDITURE 44525471.76

P.B.M.
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal



INDIRECT OR NON RECURRING RECEIPTSGrant:-

Building Grant	---
State Grant	---
Union Govt. Grant	---
Others	---

Other Grants:-U.G.C.

Seminar & Conference	---
Remidal Coaching Courses	---
Xth Plan - Books & Equipments	0.00

10th Plan Minor research

Books Journals	---
Equipments	---
Remidal Coaching Courses	---
PTAC	---
Class Room Building	---
U.G.C. Net Work	---
Carrier Oriented Programme	---
Minor Research	---
Xth Plan	---
Construction of Lab. Building	---
Vocational Subject Dry Land	0.00

G.O.I. Scholarship, Fellowship & Prizes from Govt.

Scholarship GOI	---
Freeship	---
Merit Scholarship	---
Open Merit	---
Private Scholarship	---
Handicapped	---

Recovered from Students

Other's Heads

As per Schedule "B" attached 16622832.00

INDIRECT OR NON RECURRING EXPENDITUREReplacement & Purchases of

Furniture & Fixture	---
Office Equipment	---
Science Equipment	---
Dead Stock	0.00

Exps. Out of U.G.C.

Equipments	---
Class Room Building Construction	---
Net Work	---
Extension Activities	---
Remidal Coaching Courses	---
PTAC	---
PMT	---
Books & Journals & Equipment others	0.00

Scholarship, fellowship, PrizesScholarship G.O.I.

Senior College	---
Junior College	---
M.C.V.C	0.00
Refunded to Govt.	0.00

Open Merit Scholarship:-

Refunded to Govt.	0.00
-------------------	------

Freeship

Senior College	---
Junior College	0.00

Merit Scholarship:-

Open Merit Scholarship:- 0.00

Handi Capped

Other Contribution transferred to Specific fundsFees Paid to University:-

Annual fees	64470.00
Enrollment Fees	39550.00
Ashwamegh	22104.00
Student Welfare Fund	9210.00
Student Insurance	9210.00
Exam Fees	0.00
Sports Fees	46050.00



Students Council Fees	4655.00	
Degree	42880.00	
Aapatkalin Nidhi	9210.00	
Corpus fund	4605.00	
Immigration	220.00	252164.00

Other's Heads
As per Schedule "C" attached 15785739.00

TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	16622832.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	16037903.00
TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS	43696460.00	TOTAL OF DIRECT OR RECURRING EXPENDITURE	44525471.76
TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	16622832.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	16037903.00
TOTAL OF OPENING BALANCE AS ON 01.04.2020	314036.29	<u>CLOSING BALANCE</u> (As per Schedule "D" attached)	69953.53
GRAND TOTAL RS.	60633328.29	GRAND TOTAL RS.	60633328.29

0.00

The Receipt & payment account for the year ended has been prepared on the basis of books of accounts & documents produced before us for our verification. The books of accounts produced before us are unsigned by the higher authority (Principal).

Place : Yavatmal

Date :04-09-2021

P.B.M.
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal.

For Ashish Kalantri & Co.
Chartered Accountants

Ashish Kalantri
Proprietor
UDIN:-21108564AAAAGQ7074



ASHISH KALANTRI & CO.

Chartered Accountants

Mahesh Nagari, Waghapur Road, Near Shivaji High School, Yavatmal (Ph.No.-244096)

INDIRA MAHAVIDYALAYA, KALAMB, DIST:- YAVATMAL

SENIOR COLLEGE ACCOUNT

RECEIPTS & PAYMENTS ACCOUNT FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH, 2022

RECEIPTS	Amount Rs.	PAYMENTS	Amount Rs.
To,		By,	
<u>Opening Balance:-</u>		<u>Salary:-</u>	
As per last B/s	69953.53	Teaching Staff	23378500.00
		Non Teaching Staff	2626160.00
		Grade Pay Teaching Staff	0.00
		Grade Pay Non Teaching Staff	155400.00
		Contributory Salary	0.00
		Special Allowance	63000.00
			26223060.00
<u>DIRECT OR RECURRING RECEIPTS:-</u>		<u>Dearness Allowances:-</u>	
<u>State Grant</u>		Teaching Staff	5029679.00
Salary Grant	36803529.00	Non Teaching Staff	2216200.00
Arrears	6504765.00		7245879.00
Contributory Salary	0.00		
Medical Bill Reimbursement		<u>Other Allowances etc.</u>	
Non Salary Grant	---	H.R.A.-Teaching Staff	1966227.00
	43308294.00	H.R.A.-Non Teaching Staff	250984.00
<u>Other Grant</u>		T.A.-Teaching Staff	263400.00
Central Govt.	---	T.A.-Non Teaching Staff	54000.00
Other State Govt	---	Medical Leave	0.00
University-For Exam Center	197598.00	Arrears	7304344.00
Tree Plantation Grant - Joint Director	197598.00	Other Allowances etc.	0.00
			9838955.00
<u>P.T.C.</u>	---	<u>Medical Reimbursement</u>	0.00
<u>E.B.C.</u>	0.00		
<u>S.T.C.</u>	---	<u>Rent, Rates, Taxes of College Building including</u>	
	0.00	<u>laboratory & library, Hostel, & Gymkhana.</u>	
<u>Fees Collected from Students</u>		Building Rent	---
<u>including arrears & reimbursement</u>		Playground Rent	
Tuition fees	590400.00	Taxes	
Library fees		Insurance of the College Building	---
Home / Economics Laboratory fees			0.00
BSC Laboratory fees			
College Exam fees			
Commerce Computer Laboratory fees			
Geography Laboratory fees			
Pshycology Laboratory fees			



Games & Sports Fees			<u>Building Repairs & Depreciations of the College</u>	1510000.00
Others Fees - From Scholarship	750421.00			
<u>Fines</u>			<u>Building Laboratory & Library excluding Hostel & Gymkhana & other Residential Quarters:-</u>	
College Exam fine			Play Ground Leveling & Development	0.00
Games & Sports			Contribution towards maintainance	---
Laboratory		1340821.00	Depreciation	---
			Parking Shed Etc.	49000.00
			Curent repairs paid to Management (National Basis)	49000.00
<u>Subscription from Donation Contribution for the Educational Enhancement (COP)</u>				
from Others			<u>Rent:-</u>	
from Managements / Society			On residential quarters of Principal	---
from University	---	0.00	On Quarters of Non Teaching Staff	---
<u>Fees for Extra Curricular Activities:-</u>			<u>College Library:-</u>	
Extra Curricular Activities	0.00		Books Purchase	153733.00
Games Sports & Gymkhana	---	0.00	Books-Binding & Other Charges	4950.00
			Newspaper	9800.00
				168483.00
<u>Fees Collected on behalf of the University</u>			<u>Repairs :-</u>	
Exam fees (including late fees)	566435.00	0.00	Furniture & Equipments	
Enrollment fees	29980.00		Machinery & Office Equipments	---
Annual fees	152720.00			0.00
Student Council			<u>Current Laboratory Expenses</u>	274170.00
Insurance			Chemistry Laboratory Exps.	51690.00
Cycle Stand			Geography Laboratory Exps.	52974.00
Environment Fees			Psychology Laboratory Exps.	13200.00
Sant Gadagebaba Adhyasan fund			Commerce Computer Laboratory Exps.	53620.00
Student Welfare fund			Home / Economics Laboratory Exps.	69986.00
Corpus fund			Physics Laboratory Exps.	32700.00
Ashwamegh Nidhi				
Emergency Fund (Apatkalin)		749135.00	<u>Other Items</u>	20505.90



(As per Schedule " attached)

Any Other Miscellaneous Receipts
for maintenance of the College

Any Charges collected from students for specific services

Identity Cards	0.00
Annual College Magazine	
B.T. Cards	

Bank Interest

8755.00

Recovery from University:-

Other

Sale of Old News Papers	0.00
Allumini Contribution (Staff & Students)	14000.00
Donation Staff	40800.00
Interest on Building Reserve Fund	
Recovery of Bank Charges	360.00
Contribution to Online Exam Expenditure	21251.00

76411.00

Recovery of Telephone, Electricity charges & Talex (Prorata)

Junior College	---
Others	---

Miscellaneous

Miscellaneous Expenses	2525.00	
Electricity & Lighting	22730.00	
Telephone	15827.00	
Prospectus Expenses	29820.00	
College Magzine	64000.00	
Peon Uniform Expenses	12090.00	
Stationery & Printing	12831.00	
College Exam.	100755.00	
Advertisement Expenses	22500.00	
Travelling Expenses	10940.00	
Gazettee Fees	1000.00	
Suvidha Expenses	48.00	
Extra Curricular Activity	67805.00	
Identity Cards	31000.00	
Bank Charges	1402.50	
Audit Fees	12000.00	
Games & Sports	99525.00	
Water Charges	0.00	
Research Activity	48000.00	
Botonical Garden Expenses	11860.00	
Postage Expenses	3370.00	
Financial Support To Teacher Attend Confere	10820.00	
Physical Efficiency Test	0.00	
College Garden	4180.00	585028.50

TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS

45681014.00

TOTAL OF DIRECT OR RUCCURING EXPENDITURE

45915081.40



P. S. M.
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal

INDIRECT OR NON RECURRING RECEIPTSGrant:-

Building Grant	---
State Grant	---
Union Govt. Grant	---
Others	---

Other Grants:-U.G.C.

Seminar & Conference	---
Remidal Coaching Courses	---
Xth Plan - Books & Equipments	0.00

10th Plan Minor research

Books Journals	---
Equipments	---
Remidal Coaching Courses	---
PTAC	---
Class Room Building	---
U.G.C. Net Work	---
Carrier Oriented Programme	---
Minor Research	---
Xth Plan	---
Construction of Lab. Building	---
Vocational Subject Dry Land	0.00

G.O.I. Scholarship, Fellowship & Prizes from Govt.

Scholarship GOI	---
Freeship	---
Merit Scholarship	---
Open Merit	---
Private Scholarship	---
Handicapped	0.00

Recovered from Students

Other's Heads

As per Schedule "B" attached



21325455.00

INDIRECT OR NON RECURRING EXPENDITUREReplacement & Purchases of

Furniture & Fixture	30840.00
Office Equipment	---
Science Equipment	---
Dead Stock	30840.00

Exps. Out of U.G.C.

Equipments	---
Class Room Building Construction	---
Net Work	---
Extension Activities	---
Remidal Coaching Courses	---
PTAC	---
PMT	---
Books & Journals & Equipment others	0.00

Scholarship, fellowship, PrizesScholarship G.O.I.

Senior College	---
Junior College	---
M.C.V.C	0.00
Refunded to Govt.	0.00

Open Merit Scholarship:-

Refunded to Govt.	0.00
-------------------	------

Freeship

Senior College	---
Junior College	0.00

Merit Scholarship:-

Open Merit Scholarship:-	0.00
--------------------------	------

Handi Capped

--	-----

Other Contribution transferred to Specific fundsFees Paid to University:-

Annual fees	58100.00
Enrollment Fees	29980.00
Ashwamegh	19920.00
Student Council Fund	4150.00
Student Insurance	8300.00
Environment Fees	---
4 Exam Fees	521315.00

Sports Fees	41500.00	
Student Welfare Fund	8300.00	
Degree	45120.00	
Aapatkalin Nidhi	8300.00	
Corpus fund	4150.00	
Student Bus Discount (Share of College)	0.00	
Immigration	0.00	749135.00

Other's Heads
As per Schedule "C" attached 20221139.80

TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	21325455.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	21001114.80
TOTAL OF DIRECT OR RECURRING RECEIPTS	45681014.00	TOTAL OF DIRECT OR RECURRING EXPENDITURE	45915081.40
TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING	21325455.00	TOTAL OF INDIRECT OR NON RECURRING EXPENDITURE	21001114.80
TOTAL OF OPENING BALANCE AS ON 01.04.2020	69953.53	<u>CLOSING BALANCE</u> (As per Schedule "D" attached)	160226.33
GRAND TOTAL RS.	67076422.53	GRAND TOTAL RS.	67076422.53

0.00

The Receipt & payment account for the year ended has been prepared on the basis of books of accounts & documents produced before us for our verification. The books of accounts produced before us are unsigned by the higher authority (Principal).

Place : Yavatmal

Date: 28-08-2022

P. B. M.
Principal
Indira Mahavidyalaya
Kalamb, Dist. Yavatmal

For Ashish Kalantri & Co,
Chartered Accountants

Ashish Kalantri
Proprietor
UDIN:-22108564ATHAGD5206

